

सावरकरांची कविता

अनुक्रमणिका

<u>1 श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग</u>	<u>.4</u>
<u>2 स्वदेशीचा फटका</u>	<u>7</u>
<u>3 गेला अहो देश रसातळाला ।</u>	<u>10</u>
<u>4 नाशकाजवळचीं लेणी पाहून ।</u>	<u>11</u>
<u>5 सायंकाळी रानांत चुकलेले कोकरूं</u>	<u>12</u>
<u>6 नारोशंकराचे देवालय</u>	<u>14</u>
<u>7 गोदातटीं रात्रीं</u>	<u>15</u>
<u>8 श्रीटिळकस्तवन</u>	<u>16</u>
<u>9 केतकप्रशस्ति</u>	<u>17</u>
<u>10 छंद नसे चांगला ।</u>	<u>18</u>
<u>11 लेडी ऑफ दि लेकःसर्ग ५ भाषांतर</u>	<u>19</u>
<u>12 श्रीशिवगीत</u>	<u>25</u>
<u>13 गोदावकिली</u>	<u>27</u>
<u>14 नाशिक येथील गोदातटाकीं</u>	<u>31</u>
<u>15 केरळकोकिळकारांचे स्वागत</u>	<u>33</u>
<u>16 वृषोक्ति</u>	<u>35</u>
<u>17 श्रीशिवाजी महाराजांची आरती</u>	<u>37</u>
<u>18 विश्वात आजवरि शाश्वत काय झाले</u>	<u>38</u>
<u>19 बालविधवा - दुःस्थितीकथन</u>	<u>40</u>
<u>20 हे सदया गणया तार</u>	<u>48</u>
<u>21 श्रीबाजी देशपांडे यांचा पोवाडा</u>	<u>51</u>
<u>22 तारकांस पाहून</u>	<u>60</u>
<u>23 श्रीमान् राजे कृष्णशहा यांस</u>	<u>64</u>
<u>24 हिंद सुंदरा ती ।</u>	<u>67</u>
<u>25 प्रियकर हिंदुस्थान</u>	<u>68</u>
<u>26 प्रभाकरास</u>	<u>69</u>
<u>27 सागरास</u>	<u>72</u>
<u>28 सांत्वन</u>	<u>74</u>
<u>29 माझें मृत्युपत्र</u>	<u>76</u>
<u>30 पहिला हसा</u>	<u>80</u>
<u>31 एकलकोडी</u>	<u>81</u>
<u>32 फुलबाग</u>	<u>83</u>
<u>33 चांदोबा चांदोबा ! भागलास का ?</u>	<u>88</u>
<u>34 सायंघंटा</u>	<u>93</u>
<u>35 निंद्रे ।</u>	<u>101</u>

36 मूर्ति दुजी ती ।.....	105
37 बेडी.....	122
38 कोठडी.....	124
39 विरहोच्छवास.....	126
40 रवींद्रनाथांचे अभिनंदन.....	130
41 हलाहलबिंदु.....	134
42 हिंदू नृसिंह.....	135
43 आकांक्षा.....	137
44 सत्रधारास	146
45 अज्ञेयांचे रुद्धदार.....	147
46 मरणोन्मुख शश्येवर.....	149
47 महासागर.....	158
48 अटकेवर जरीपटका.....	161
49 हिंदूंचे एकतागान.....	172
50 अमुचा स्वदेश हिंदुस्थान.....	173
51 द्विपवाळीचे लक्ष्मीपूजन.....	174
52 जा झुंज ।.....	176
53 माळ गुंफितांना.....	177
54 सुखशश्यापलंग.....	178
55 अखिल-हिंदू-विजय-ध्वज-गीत.....	179
56 सुतक युगांचे फिटले.....	180
57 संत रोहिदास.....	182
58 पाण्यांतली आग ती !.....	185
59 परगांवीं जातांना.....	186
60 हिंदुजातीचा श्रीपतीतपावनाचा धावा.....	187
61 मला देवाचे दर्शन घेऊ या.....	190
62 मथुरेस जातांना.....	191
63 तनुवेल.....	192
64 शस्त्रगीत.....	193
65 अनंताची आरती.....	194

१ श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग

फटका

धन्य कुलामधिं धनी सवाई भाग्य धन्यची रायाचेँ
 सेवक हातीं यशस्वि असती पुण्य किती त्या पायांचेँ
 श्रीमंतांचे भाग्यप्रतापे द्वादश वर्ष बहु श्रमले
 अटकेला यश पटका रोविंति पुन्हां सर्वजण चट नमले
 रजपूतादी शूर रिपूही श्रीमंतांसी शरण अले
 मौंगलपतिंनीं प्रसन्न होऊनि वजिरपदासी अर्पियले
 जिकडे तिकडे नाम पेशवे काळ शक्रसी वाटुनियां
 प्रजेंत झाली बहु शांतता रिपु सर्व हे हटूनियां
 नाच शिकारी रंग तमाशे प्रजेंत होती नित्य पहा
 श्रीमंतांनी बेत ठरविला रंग करावा असा महा १०
 रायाचा कल पाहुनि सर्वहि देती सत्वर रुकारा
 हर्ष होतसे वर्षप्रतिपदे पुण्यांत झाला पूकारा
 सरकारांनीं सरदारांनीं सकलजनांनीं दों रस्तीं
 रंग करोनी ठिकठिकाणिंही केलि सुशोभित ती वस्ती
 पागे पथके मानकरी अणि कारभारि हे सरदारा
 श्रीमंत प्रभु माधवरायासहीत आले दरबारा
 जिंहीं रोविला महाप्रतापे जरिपटक्याला अटकेला
 महादजीची स्वारी आली सरकारांना न्यायाला
 हत्ती घोडे फौज असा हा समाज सर्वची मीळाला
 आज्ञा केली श्रीमंते मग सुरुवात करी खेळाला २०
 उझूं लागले गुलाल पल्ले हौद खपविले फौजेनें
 रंगाचे, किति खेळून स्वारी वाड्यामध्ये मौजेनें
 नंतर स्वारी तिसरे प्रहरी निघालि शहरीं थाटानें
 वाडा डावा घालुन गेली बुधवाराचे वाटेनें
 पुढे विलसते मुख्य स्वारी सर्व थाट अंगा-यांचा
 चंद्रबिंब श्रीमंत अवांतर प्रकाश पडला ता-यांचा

पिचका-यांचा मार जाहला फार तेधवां बुधवारीं
स्वारी कापडआळींतूनी खेळत आली रविवारीं
हरिपंताचे वाड्यापाशीं रंग केशरी उडवुनियां
स्वारी गेली नागझरींतुन रंग केशरी तुडवुनियां
रास्ते यांचे पेठेमध्ये पाट लागले रस्त्यांनीं
गच्छ्यांवरूनी बंब लावुनी रंग उडविला रास्त्यांनीं
सलाम मुजरे सर्व राहिले दंग जाहले रंगांनीं
द्वापारिं जसे रंग करविले भगवान श्रीरंगांनीं
शहरिं भिजविले कैक बंगले चौक गुलाले रंगांनीं
द्वापारिं जसे वृद्ध भिजविले भगवान श्रीरंगांनीं
झुकत झुकत समुदाय चालती स्वारी ये मग वानवडी
नंतर रंगा अरंभ झाला नाच होउनी दोन घडी
लाखो हौदे उडू लागले पिचका-यांचा मार अती
झालि रे झाली गर्दी एकचि वर्णावी ती पहा किती
दों दों हातीं गुलाल भरती लाल छत दिसे बुंदांत
हास्यवदन मग राव शोभती शूर शिपाईवृदांत
नंतर ऐसा रंग खेळूनी उठले स्नानाला जाया
अगणित त्या क्षणिं तापुं लागल्या सुगंधि पाण्याच्या क
वेगवेगळीं सुगंध तेले रायाला लावायाला
उभे राहिले ब्राह्मण घेऊनि घालायातें न्हायाला
अवर्णनियशा थाटानें कीं झालीं सर्वांची स्नानें
सर्वांसी मग वाटूनि दिधर्तीं अनंत वस्त्रे शिंद्यानें
नवीं लेवुनी वस्त्रे पुनरपि येति सर्वही दरबारा
नाच जाहला सुरु होउनी पानसुपारी हारतुरा
मग शिंद्यांनीं श्रीमंतांना शिरपेंच तुरा अर्पियले
तसेंच सर्वा जनांस देखा अमोल पोशाखा दिधलें
सूर्यबिंब लज्जीत होईसें हिलाल लावुनि मग रात्रीं
उलटी परते स्वारी सर्वहि संगें नानादी मंत्री
शोभा बघती नरनारीगण चिराकदानें लावुनियां

गजरानें अति स्वारी येती वाड्यामध्यें घेऊनियां

भगूर, १८९४

2 स्वदेशीचा फटका

फटका

आर्यबंधु हो उठा उठा कां मठासारखे नटा सदा
हटा सोडूनी कटा करूं या मळेंछपटां ना धरूं कदा
काशमीराच्या शाली त्यजुनी अलपाकाला कां भुलतां
मलमल त्यजुनी वलवल चिर्तीं हलहलके पट कां वरितां ?
राजमहेंद्री चीट त्यजोनी विटकं चिट तें का घेतां
दैवें मिळतां वाटि इच्छितां नरोटी नाहीं का आतां ?
नागपुरचें रेशिम भासे तागपटासें परि परक्या
रठ्ठ बनाती मठ्ठ लोक हो मऊ लागती तुम्हां कश्या ?
येवलि सोडून पितांबरांना विजार करण्या सटिन पहा १०
बेजारचि तुम्हिं नटावयामधिं विचार करतो कोणि न हा
केलि अनास्था तुम्हीची स्वतः मग अर्थातचि कला बुडे
गेलें धनची नेलें हरूनी मेलां तुम्हिं तरि कोण रडे ?
अरे अपणची पूर्वी होतों सकल कलांची खाण अहा
भरतभूमीच्या कुर्शीं दीप ते कलंक आतां अम्ही पहा
जगभर भरूनी उरला होता नुरला आतां व्यापार
सकलही कलाभिज्ञ तेधवां अज्ज अतां आम्ही थोर
निर्मियली मयसभा अम्हिंचिना पांडव किरिटी अठवा रे
मठ्ठ लोक हो लाज कांहितरि ? लठ्ठ असुनी शठ बनलो रे
आमफलाच्या कोईमध्ये धोतरजोडा वसे तदा २०
होते जेथें प्रतिब्रह्मेची, धिक् अम्हिं जन्मुनि अपवादा
हे परके हरकामीं खुलविति भुलविति वरवर वाचेनें
व्यवहारी रित असे बराबर सदा हरामी वृत्तीनें
कामधेनुका भरतभूमिका असुनि भाग कां ती भिक्षा ?
सहस्र कोसांवरूनी खासा पैका हरतो प्रभुदीक्षा
नेझनि कच्चा माल आमुचा देती साचा पक्क रुपें
आमच्यावरी पोट भरी परि थोरि कशाची तरी खपे

पहा तयांची हीच रीत हो मिती नसे त्या लबाडिला
 नाना कर्म नाना वर्म देश असा हा लुबाडिला
 निमुलीं हातांमधलीं फडकीं फडकत नाना ध्यज वर्तीं
 हडेलहपसे करूनि शिपाई निघत सवारी जगभर ती ३०
 नानापरिचे रंग भरीती रंगपृष्ठ तें दंग करी
 मोर कावळे पारवे ससे शापद विचरति तीं बकरीं
 राजगृहैं गोपुरे झळकती मजले सजले त्यामधुनी
 सुंदर नारी दुःखहर्षभरिं त्या बघती शोभा तरुणी
 नाना जाती पिकली शेती गार हीरवें वस्त्र धरी
 भात बाजरी गाहं गाजरी आच्छादिलि ही भूमि बरी
 अगनग गेले गगन चुंबण्या सर्वे थोर बहु कोरांकी
 भास पुरुषची निजांकिं बसवी स्वानंदानें पोरां कीं
 नाना ऐसीं विचित्र चित्रे दाविति तुम्हां भुलधंदा
 तुम्हीहि भुलतां बघतां घेतां क्षणांत स्वपटाला निंदा ४०
 याला आतां उपाय बरवा एकी करवा मन भरवा
 ओतप्रोत अभिमानें हरवा देशी धंदे पट धरवा
 परके वरवर कितीहि बोलति गोडगोड तरि मनिं समजा
 सुंदर म्यानीं असे असिलता घातचि होइल झाट उमजा
 रावबाजि जरि गाजि जहाले राज्यबुडाऊ तरि मुख्य
 सख्य असें परक्यांचे यांचे गोष्ट हृदयिं ही धरुं लख्ख
 वैर टाकुं या यास्तव लवकर खैर करो परमेश्वर ती
 निश्चय झाला मागें अपुला परदेशि पटें ना धरुं तीं
 चलाचला जाऊं या घेऊं या देशि पटांला पटापटा
 जाडेभरडें गडे कसेंही असो सेवुं परि झटाझटा ५०
 ना स्पर्शू त्या पशूपटाला मऊ वर, विखारचि भावूं
 घेऊं खडतर अंतीं सुखकर धर्माचि मानुनियां जाऊं
 आजवरी जरि भुललों खुललों तत्कपटाला अविचारे
 जाऊं या चला गतगोष्टींचे स्मरणची नको हेंचि बरें
 द्रव्यखाणि ही खोरें घेऊनि परकीं पोरें खणती रे

एकचित या करुं गड्यांनों वित जिंकुं तें पुनरपि रे
विशेशरि ती नारायणि ही यमहरिहर अदि सुरवरिणी
कर्मसिध्दसी दावो नेतनि मोद देति निजभक्तजनों
दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रवि थोर
वरावयाला रत्नपटाला करो आर्य ते रण घोर ६०
कवितारूपी माला अर्पी आर्य बुधांला सार्थक हा
भक्तांकरवीं मन देवासी सेवायासी अर्पण हा
नाशिक, १८९८

3 गेला अहो देश रसातळाला ।

इंद्रवज्ञा

गेला अहो देश रसातळाला
स्वातंत्र्यप्रासाद अहा जळाला
आला परांचा अति थोर घाला
व्हा सज्ज, तुम्हांस लुटूं निघाला १
विध्वंसुनी कुंपण हा रिघाला
घालावयाला पर टोळ घाला
स्वातंत्र्यराशीस लुटून नेला
मेल्यापरी काय बसून ठेलां ? २

4 नाशकाजवळचीं लेणीं पाहून ।

क्षोक

लेणीं बघाया मग पांडवांचीं
गेलों वयस्यांसह मौज साची
अन्यंत रम्य स्थळ पाहतां तें
संतोष झाला बहु मन्मनातें १
परंतु जातां क्षण हर्ष गेला
शोकानलें दाह मनांत केला
कीं थोर विद्वान् पितरां अशांला
कुपुत्र झालों अम्हि हे कशाला ? २

5 सायंकाळी रानांत चुकलेले कोकरूं

चाल - नृपममता रामावरती सारखी
 कां भटकसि येथें गोलें | कां नेत्र जाहले ओले
 कोणि कां तुला दुखवीले | सांग रे
 धनि तुझा क्रूर कीं भारी | का माता रागें भरली
 का तुळ्यापासुनी चुकली | सांग रे
 हा हाय कोंकरूं बचडे | किति बैं बैं करूनी अरडे
 उचलोनि घेतलें कडे | गोजिरे
 कां तडफड आतां करिसी | मीं कडे घेतलें तुजसी
 चल गृहीं चैन मग खाशी | ऐक रे
 मी क्रूर तुला का वाटे | हृदय हैं म्हणुनि का फाटे
 भय नको तुला हैं खोटे | ऐक रे
 हा चंद्र रम्य जरि आहे | मध्यान रात्रिमधिं पाहे
 वृक वारुनि रक्षिल ना हैं | जाण रे
 तों दूर दिसतसे कोण | टपतसे क्रूर बघ यवन
 गोजिरी कापण्या मान | जाण रे
 कमि कांहिं न तुजलागोनी | मी तुला दुध पाजोनी
 ही रात्र गृहीं ठेवोनी | पुढति रे
 उदईक येथ तव माता | आणीक कळपिं तव पाता
 देईन तयांचे हातां | तुजसि रे
 मग थोपटुनी म्यां हातें | आणिले गृहातें त्यातें
 तो नवल मंडळीना तें | जाहले
 कुरवाळिति कोणी त्यातें | अणि घेति चुंबना कुणि ते
 कुणि अरसिक मजला हंसते | जाहले
 गोजिरे कोंकरूं काळे | नठ दहा दिनांचे सगळे
 मठमठ केश ते कुरळे | शोभले
 लाडक्या कां असा भीसी | मी तत्पर तव सेवेसी
 कोवळी मेथि ना खासी | कां बरै

बघ येथे तुझियासाठीं । आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी । कां बरै
तव माता क्षणभर चुकली । म्हणुनि का तनू तव सुकली
माझीही माता नेली । यमकरै
भेटेल उद्यां तव तुजला । मिळणार न परि मम मजला
कल्पांतकाल जरि आला । हाय रे
मिथ्या हा सर्व पसारा । हा व्याप नशरचि सारा
ममताही करिते मारा । वरति रे
ह्या जर्गीं दुःखमय सारें । हीं बांधव पत्री पोरें
म्हणुनियां शांतमन हो रे । तूं त्वरें
तरि कांहिं न जेव्हां खाई । धरुनियां उग्रता कांहीं
उचटिले तोंड मीं पाही । चिमुकलें
हळु दूध थोडके प्यालें । मग त्वरें तोंड फिरवीलें
कौंकरूं बावरून गेले । साजिरें
स्वातंत्र्य जयांचे गेलें । परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनीं सुख न त्यां कसलें । की खरें
लटकून छातिशीं निजलें । तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें । रविकरै
घेऊनी परत त्या हातीं । कुरवाळित वरचेवरतीं
कालच्या ठिकाणावरती । सोडिलें
तों माता त्याची होती । शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे तरुंचे पाठीं । हाय रे
हंबरडे ऐकूं आले । आनंदसिंधु ऊसळले
स्तनी शरासारखे घुसलें । किति त्वरें
डोलतो मुदित तरुवर तो । सप्रेम पक्षि हा गातो
तोकडा प्रतिध्वनि देतो । मुदभरै
हे प्रभो हर्षविसि यासी । परि मला रडत बसवीसी
मम माता कां लपवीसी । अजुनि रे

नाशिक, १९००

6 नारोशंकराचें देवालय

शार्दूलविक्रीडित

दिल्लीचें पद हालवोनि वरिली तेजें जिंहीं संपदा
राहोनी निरपेक्ष वाहुनि दिली श्रीशंभुच्या सं-पदां
होते ते तुमचे सुपूर्वज असे यत्कीर्तिंते ना लय
नारोशंकरचें असें कथितसे आम्हांसि देवालय

नाशिक, १९००

7 गोदातटीं रात्रीं

आर्या

गंगातीरीं बिंबित दीपशिखा नचि परंतु कज्जळ तें
सज्जनहृदय असेंची त्यजुनी दोषा गुणाकडे वळतें
नाशिक, १९००

8 श्रीटिळकस्तवन

आर्या

लाजविलेंसि निज यशें धवलें त्वां सत्य हिमनगा तिलका
 संतत जनपदसेवार्पित तूं तुज कवि न गान गातिल कां ?
 अनलस जनकार्यातें आर्यातें रक्षि शंभु टिळकातें
 शुक्लेंदुयशें लज्जित तेथें होतील ना कुटिल कां ते ?
 स्वार्थास्तव ना केलें दुष्कृतिमंडन कदापि तिलकानें
 यत्कीर्तिश्रवणामृत दुर्लभ सज्जन सदा पितिल कानें
 जनसेवेस्तव झटतां झट कारीं नेति बाल तिलकाला
 दुःसह छल सोसावा लागे या आर्यभालतिलकाला
 परि धीर धरी केसरि, सरि पार्था ना शरासनवि टाकी
 कीं “केसरी” सरीं जें पात्रत्व न तें “सरास” नचि टांकीं ?
 दृढ स्नेह असे जो जो राष्ट्रहितोद्युक्त त्यांशिं तिलकांचा
 राष्ट्रविघातक अरिच्या होती केसरिपुढें शिथिल कांचा
 प्रेमा ठेविति साधू इहलोकीं, देवता नभीं, तिलकीं
 यमदूत स्पर्शाया राष्ट्रहितेच्छू सतां न भीतिल कीं
 देवा तुझ्या हवालीं केला हा कीर्तिनीतिचा ठेवा
 व्हा वाली, स्तेनभयापासुनि या रक्षुनी सुखें ठेवा
 गातो आर्यातें श्रीमयुरेशस्फूर्तिनें “विनायक” तो
 नायक तो जगताचा तिलकस्तवनास मुदित आयकतो
 नाशिक, १९००

9 केतकरप्रशस्ति

परिचय - नाशिकचे लो.टिळकांचे व्याही आणि सन्मान्य पुढारी कै. गंगाधरपंत यांच्या स्मृत्यर्थ नगरगृह बांधण्यात आले, त्या केतकर-नगर-गृहाचा पाया घालण्यासाठी न्यायमूर्ती माधवराव रानडे आले होते. त्यावेळी विनायकरावांनी पुढील क्षोक लिहीले.

शार्दूलविक्रीडित

सत्कीर्ती विमला वरुनि रमला, जो मातृभूला भला

औदार्य भरला भवास तरला सत्पुत्र तो शोभला

देशार्थ श्रमला कर्धीं न दमला त्या सद्यशो-मंदिला

श्रीमत्केतकरा स्वभूहितकरा साष्टांग म्यां वंदिला

१

ना कोणा छळिले कुशब्द वदुनी सत्प्रेम तें जोडिले

ज्यानें देशहितार्थ यत्र करण्या स्वार्थाप्रती सोडिले

व्यापोनी नगरां पुरांस पसरें यत्कीर्ति देशावरी

हा हा निर्दय काल ने झडकरी गंगाधरा सत्वरी

२

आर्धीं देशहितार्थ यत्र करिती ऐसे किती जन्मती

त्यामाजी परतंत्र देश अमुचा कुंठीत जेथें मर्ती

ऐशाही समयीं कसें हरिसि बा या देश-उद्धारका

आर्याचे कलिजे कसे हिसडसी, दीनांवरी मार कां ?

३

ज्यांच्या सत्कृति थोर थोर करिती त्यांची वसावी स्मृती

साधूंचीं करिताति यास्तव जनीं हीं स्मारके सन्मती

आजी नाशिकवासि केतकर जो दैवे अम्हां लाभला

त्याचा स्मारकयोग हा जुळतसे आनंद झाला भला

४

बांधावें नगरगृहासि ठरलें पाया तया घालण्या

येती ' जस्टीस ' रानडे झडकरी मानोनी बोलावण्या

थोरांचे स्तवनार्थ थोरचि भले आम्हांसि याकारणे

झालें दर्शन साधुंचे फिटतसे या चक्षुंचे पारणे.

५

नाशिक, १९००

10 छंद नसे चांगला ।

परिचय - ही लावणी एका तमासगीर फडास करून दिल्यापैकीं आहे.

चाल – ‘वृषपत्यार्शीं युध्द चाललें’

स्त्री - मन्मन-मित्राच्या कासारा गणिकेचा हा तुला

गडया रे छंद नसे चांगला

पति - अगे काय करू गे मन मोही सुंदरी

स्त्री - जिवलगा असे परि रम्य मुखी ती दरी

भुलुन रहाल जरि इज शेजारीं काळ-सिंह क्षोभला

घेर्झल प्राण दाबुनी गळा ? १

पति - प्रेमें घाली कंठीं हस्ता नखरे करते किती

स्त्री - नव्हे ती नडग नखें मारिती

जर खिसा खुळखुळे म्हणेल तरि मग बसा

ना तरि ढुङ्कुनी पाहिल ना अवदसा

पति - मजविरहित ती, सुभगा ठेवित प्रेमभाव ना भला

स्त्री - नव्हे ती लक्ष्मीहुनि चंचला २

पति - मम पद घेउनि हळूच चुरते मृदुहस्ते कोमला

कशी ती ठकविल सुंदरी मला

स्त्री - खायास मिळेल न कवडीही तुज जई

पडशील सङ्कुनियां, हंसेल जग हे तई

पदमर्दन तें दूरचि राहो पैशास्तव प्रियकरा

ओढिल बाजारीं फरफरा !

3

नडग - अस्वल

नाशिक, १९००

11 लेडी ऑफ दि लेकःसर्ग ५ भाषांतर

परिचय - इंग्रजी सहाव्या इयत्तेत असतांना विनायकरावांनी पहिल्या सहा छेदकांचे भाषांतर केले. तें पुढे दिले आहे.

क्षोक

पुरा ज्या दिशासुंदरी पूर्व वी तो
प्रवासी जनांला सदा हर्षवीतो
करी जो स्मितें तामसी रम्य रेखा
प्रकाशे जलपृष्ठिं कीं रौप्य देखा

गिरीचेवरी घोर मार्गास दावी
जयाची प्रभा शुभ्र भारी वदावी
अशा बालरथमीपरी संगराच्या
असंख्यात अभांतुनी संकटांच्या

महावीर धर्मस्वकांतिप्रसारा
तसा दीस भारी सुशीलत्व तारा
प्रकाशोत कीं शुभ्रसे सर्वदा ते
भर्यों लुब्धता, धाडर्सीं गर्व दाते

२

किरण शुभ्र प्रदिस अशापरी
तरुंतुनी झाळके वरचेवरी
चमक लाल दिसे जइं ईक्षणीं
उठति सत्वर वीर तये क्षणीं

नयन लावुनि चित्रित अंबरी
जपति वीर प्रभातस्तुती बरी
करुनि सत्वर सिध्द हुताशना
उरकिती झट वीर युताशना

तनुस 'गेल' झगा मग वेष्टितो
रमवि रम्य विचित्रित दृष्टि तो
वचनपालक चालत मोहरीं
हरित रान कमी करडे गिरी

निविड मार्ग कुठें चढती कडे
उभट दुस्तर चालति वांकडे
तळप्रदेश मनोहर पाहती
वळणिं 'फोर्थ' 'सुटीथ' प्रवाहती

करसहायिं हरीखति सत्वरीं
पद अशा चढणी वरचेवरी
दंवसरी गळती तरुचे तलां
प्रविशतां इतुका पथ गुंतला

दंव न मौकिक लाजविते सर्वे
सकल ना परि सुंदरि-आंसर्वे

३

ज्या ठायीं उतरे सरोवर तिरीं घोर स्वरूपा भली
पंक्तीचे वरि पंक्ति लागति जिच्या 'बेन्लेडि' ती शोभली
'घेनाकार' धरोनिया रजतभा भान्ती मनोहारि तें
जेथें ते स्थलिं पावती उभयतां सत्कीर्तिचे हार ते

घेतो खिंडिंत थेट मार्ग वळसे यन्मस्तकां झांकिती
मोठाले सुळके शिळा लटकती भीतिप्रदा त्या किती
वाफे 'ब्रँकन' चेही गार हिरवे ते शोभती सुंदर
स्पर्धेनें झुडपासमान चढतां डोले कुठें 'हीदर'

ऐसा ठंच सखोल हा नगपती घे फाटकासा झगा

फोफावोनि पुनः पुन्हा जल चिरी मार्गास त्या त्या नगा
होता आक्रमिण्या असा विकट तो कीं आखडोनी गती
त्या घाटांतुनि मार्गदर्शक हळू पान्थास ने संगती

बोले 'काय विचित्र कारण तुम्हां रानांत या यावया
कोणी जेथ शके न रॉडरिकच्या आज्ञेविना जावया ?'

४

'रेकटीं लटकतो परवाना
त्याविना मज दुजी परवा ना
यद्यपी गमलि सत्यचि नाहीं
कीं तिची मज जरूर जराही

चूकलों करित मी मृगये तों
आज वासर तिजा जइं येतो
शांत निश्चल गमे मज सारे
कीं नगावरिल बर्फ-पसारे

दूर स्वामि तव भीम मनाचा
शीघ्र संभव न आगमनाचा
मार्गदर्शक मला वदला हैं
जें कदाचित असत्यहि आहे'

'कां पुन्हा परि भयांत घुसावे ?'
'वीर तूं ? मजसि काय पुसावे
आम्हि राहुनि स्वतंत्र बसावे
कीं सुदाससम बृद्ध असावे ?

शांत वेळ दिन आज रिकामा
घालवूं धरिति या जरि कामा

कारणे बहुत क्षुलकशाही
वीर पावति स्थलांत कशाही

विश्वकद्व, खग हिंडुनि घेतो
रान; त्याप्रतिचि धुंडुं निघे तो
अद्रिवासिनि सुरम्य कुमारी
नेत्रसायक तया जरि मारी

कीं भयाण पथ आक्रमिण्यातें
रे भयत्वचि भटां भुलवीतें’
पान्थ त्या वदत सत्तिवाणी
पाणिदार चतुरा अशि वाणी

५

‘वद न वच, असों दे गौप्य, नाहींच हेका
परि परिससि येतां तूं न कांहीच हें का
करित वरि सवारि मार ‘अल्पाइनाचे’?’
‘मुळिं न मजसि ठावे आण माझीच साचे’

नरपतिमृगयेतें पाळण्या सज्ज सेना
असति म्हणुनि ठावे एक, बाकी असेना
जमति नगनिवासी ऐकतां तस जात्या
फडकतिल पताका शांतिनें सुस ज्या त्या’

‘फडकवुत सुखें त्या ना मना कामना ते
कसर कुरतडॉं त्यां, नाचि शंका मनातें
फडकतिल सवेची चुंबण्या अंबरातें
धरुनि नगनिवासी वृक्षयुक्तांबरातें

म्हणसि चुकुनि आलों शांत हेतू मनातें

अरिसम परि देसी बोल अल्पाइनाते’
 ‘तव पतिविषयीं कीं दांड तो चंड ठावे
 नृपतिवरिच बंडा मांडुनि जो उठावे

नृपप्रतिनिधिच्याही सन्मुखीं लाजला जो
 नचि, करि अमिराचा खून ज्या लाज लाजो
 जरि अणाखि न ठावे वर्ततो तो कसारे
 विट्टिल सुमनें, हें ऐकतां एक सारें’

६

आरोप ऐकुनि असा अति नीच शोभे
 तो ‘गेल’ मूर्त प्रलयाग्नि असाच शोभे
 ओढोनि ऊर्ध्व भुवर्इ वदला तयाते
 ‘सिंहास हाणुन बळे मृग लात याते

जीवंत मत सुटणार न, शीरजोरे
 निंदोनिया दुखविले न उशीर जों रे
 तोंची शिरे तदुदरीं तरवार त्याची
 मेल्याविना बघ न खोड जिरे जित्याची

हो रान राजगृह वा न कथा तयाची
 प्रत्यक्ष हे सुरसभाहि विधातयाची
 यायास शासन जिथें उपमर्द होतो
 कोणासही डगमगेल न मर्द हो तो’

‘होताच तो जुलुम यद्यपि पादशाही
 दंडी न स्वातीक्रमकारकशी दशा ही
 दुर्गात बालनृप तो बलहीन साचा
 कोठील मान मग त्यास मुळीं न साचा

मंत्री सुदुर्बल करीं धरि राजदंडा
त्या दांडग्यास मग कोण करील दंडा
दाटे तुझें मन सवें बघुनी विटावें
रोमांच ह्या तव प्रतिकृतिनें उठावे

जो क्षेत्रकार जन दुर्बल नागवाया
धान्यें गुरें हिसकुनी बहु भागवाया
निष्कारणे सुजन दक्षिणवासियातें
निःशंक लाज शकली न शिवुंही यातें’
नाशिक, १९००

12 श्रीशिवगीत

आर्या

नेती धर्म लयातें छळिती गो-द्विजवरां यवनकर ते
 श्रीशंकर शिवरूपे धर्माचें जाहले अवन करते
 सच्छीला, सद्वत्ता मानिति सीतेसमा शिवा जीतें
 ती श्रीजिजा जनुस दे आर्यजनधराहिता शिवाजीतें
 धन्य यवनतम-हर्ता धन्यचि तज्जनक श्रीशहाजि रवी
 हरवी रिपुकरिवर-मद रग यवनांची नरेश हा जिरवी
 श्रीमभद्रारत रामायण रम्य कथा-सुधा सदा पीतो
 श्रीरामकृष्णसा मग अधमां, रक्षुनि बुधांस, दापीतो
 धन्या जिजा वदे ती कथिते शिवबा तुला सुजननीति
 कीं सोनार सुवर्णा देः देवत्वा मुला सुजननी ती
 अतितर दुस्तर बा हैं मानुष्य तशांत उच्चकुलजनन
 तरि वरिं सत्कीर्ति, हिला साधिति जे सुज धन, दुकुल जन न
 भवसागर उतराया सुतराया, दे स्वधर्म ही सुतरी
 तरि धर्म-छलक अधमां दंडनि तूं भूमिभार हा उतरीं
 जी जनु देऊनि रक्षण भरण करी इच्छ आपणां शिव बा
 ती मायभूमि मुक्त-क्लेशा हो, करिंच ह्या पणा शिवबा
 सांप्रत बारे सारे यवनमयचि जाहलें भरतखंड
 तन्नाश-उक्तकार्यी पाङुं नको, हो उदंड रत, खंड
 करिं मुक्त मायभूतें, निर्दय हो, जाळ धर्मलंडातें
 चिरणेंच उक्त जेथे पोसावें काय त्या गलंडातें
 बहु काय वदों रक्षीं साधुस, हो नित्य कार्य-अनलस रे
 काय यवनतुण खाया मागें मग आर्यशौर्य-अनल सरे
 शिवराजहृदयसुघटीं बोधामृत ओतिलें जिजाईनें
 कीं आम्रवन सुगंधें भरलें सुमनें करोनि जाईनें
 घेऊनि पिता सुतातें यवनपतिकडे विजापुरा गेला
 यवनास नमन न रुचे, बैसे तैसाचि वीर रागेला

राजसभारीति नसे ठावी यातें, वदे शहार, परते
घेऊनि सुता वदत जो स्वगत अहह, छळति देश हा पर ते

१ दीपक अलंकार. २. शहाजी

राय शहाजी बोधी कर यवनाराधना शिवाजीतें
मेळविलें केवळ म्यां तत्प्रेमें ह्या धनाशि वाजीतें
सोडीं यवनद्वेषा, जोडीं तत्प्रेमहेम हितकर बा
हा पिंड तयांचा, त्यां अर्पुनि यश धवल हें महिंत कर बा
विश्वासघात हा नरकचि त्याचा जो अन्न देइ गा परिस
स्वामिद्रोही म्हणती अधमाधम सुज पन्नगापरिस
गेलें भान शिवाचें कोमलसे गाल झाले ओले
बोले बाल मधैंची तात, कुठें तेज आपलें गेलें
गोद्विज कष्टविती हे नष्ट कराया स्वभूमिला सजले
स्वामी स्वामी त्यातें वदण्यातें वदन हें कसें धजलें
हरहर खर पर चिरती चरचर दररोज वासरे गाया
खाया आर्यरविपुढें, काय यवन-काजवा सरे गा या
लुटिलें सर्वस्व जिंहीं स्पर्श जो मायभगिनिला सजला
ताता तुम्हीच सांगा वंदू मी अधम काय तो मजला
मरण वरिन, ना जाइन शरण म्हणुनि दास दुष्ट अधमातें
न लगे धन गज हय मज प्रिय जगतीं एक यवनवध मातें
नाशिक, १९००

13 गोदावकिली

परिचय - नाशिकला प्लेग असल्यामुळे विनायकराव आपले मामांचे येथे कोळू गांवी गेले होते. तेथे पंतांचे गंगावकिलीप्रमाणे गोदावकिली लिहीण्याचे त्यांचे मनांत आले. गोदेच्या घाटावर बसून त्या गांवच्या लोकांविषयी त्यांनी ही कविता लिहीली आहे.

आर्या

धवले धन्ये गोदे सन्मुनिवरसंघवेष्टिते गंगे
संगे तव तों अतितर दुस्तर भवसिंधु सत्वरे भंगे
आजवरी बाह्यांगा न्हाणिति माता न अंतरंगाते
श्रीसांब-शिरा खाले साधाया कार्य येत गंगा ते
घाट न हे पाट स्वयें मांडूनि न्हाणावया अम्हां लोकां
स्वांगीं पसरवि खेथवि जगजननी दे अवर्णनिय तोखां^१
पळतां केव्हां येते धांवत धरण्या फुगोनि रागानें
केव्हां खडकीं बैसुनि मोहवि काढोनि सुस्वरा गानें
विकसित कमले दायुनि न्हाइल पहिला तया मिळेल वटे
ऐशा परोपरीने चुचकारुनि माय ही सदा शिव दे
पूजापेक्षित ऐशा भूमितलि अनंत देवता वसती
स्वशिशुसमावनकीर्ता तुजसम अयि ! तूंचि गे दुजी न सती
परि अल्पबुध्दि बालक जननी प्रार्थित तुझ्या पदा हा कीं
कौस्तुभवासि२ जनांच्या याहक्षेमासि तूं सदा हांकीं
सांप्रत सर्वचि झाले माते, हें भरतखंड हीन खरे३
परवशता बहु दुःसह बरवीं हृदयस्थ नडगिची३ नखरें४

^१ संतोषाला. ^२ कोळू गांवाचे नांव. ^३ अस्वलीचीं. ^४ नखें.

तत्तारणा झाटावे सदये, संतत समस्त गांवकरी
गांव जुटीने उठला तरि तदहित केंवि दुष्ट राव करी ?
मम मातुलकुलज जननि, तारीं सारे त्वरैं मनोहर^१ ते
होउत तद्वंशज कृति२ सत्कृतिने संतजन-मनोहर ते

गंगे, संकटकालीं द्यावा त्या डोंग-यां^३ सदा थारा
 तत्सद्वंशज शुचि सति पत्रिसहित वृृद्ध भाऊ उृद्धारा
 तद्वंशज अण्णाना तात्याना तेंवि शंकरा बाला
 रक्षीं, सांग तयांच्या गेहीं सिधिद्स विशंक राबाला
 करिं जननि, यशस्वी ते संतत गोपालराव बिवलकर^४
 वैद्यक-क्रियेत मिळवी हटकुन ज्यांचा यशास धवल कर
 बहु उग्र ग्रंथिरोगें मजसम आले पक्कून भयसहित
 सन्मान्य श्रुतिज्ञ महाशब्दे ते वैद्य होत^५ भयरहित
 कानिटकर-बंधुत्रय पावन, दे भक्तिरुचिरसा कर गे
 तद्वंशजवृृद्धि होउनि येवो जनवदनिं रुचिर साकर गे
 गुरुजीचे सद्गुणरसिं जावोत गुणज्ञ नित्य तरतरुनि
 विद्या परीक्षकास्तव जशि तरुणास्तव समुत्सुका तरुणी
 नचि विसरावे माते, उयोगी ते समस्त कुलकरणी
 ग्रामजनांचे वदनीं राहो तद्वचिरकृत्य-ललकरणी
 यत्पूर्वजें मिळविलें गांव जहागिर प्रभूरतें बरवें
 सन्मति स्वभूमिप्रेमा देऊनि तारा समस्त ते बरवेद

१ मनोहर ते - मनोहर कुटुंबातील लोक. गोविंदराव मनोहर हे विनायकरावांचे सख्खे मामा. २ धन्य. ३ डोंगरे नावाचे कुटुंबातील लोक. ४ डॉ. बिवलकर. ५ होवोत. ६ बरवे - हे कोठूरचे जहागिरदार. पेशव्यांशीं यांचे व्याहीपणाचे संबंध झालेले असून यांचे पूर्वज दिल्लीपर्यंत अधिकारी पदावर जात येत असत.

होती सुभगा भारति देवी स्वातंत्र्यशालु वापरित
 त्याच्याच चिंधड्या या अभिमाने जपुनि ठेविं त्या त्वरित
 कोणे काळीं धाडिल प्रभु कोणी तुणविणार^१ कुशल जरी
 उपयोगी ह्या पडतिल जरि जपुनि सतेज ठेवुं त्यांस तरी
 अपसांतिल कलह मिटो, निष्कारण ट्यर्थ डौल समुळ तुटो
 विघ्नांचें ऊर फुटो, सत्कुल हें कीर्तिसंपदेस लुटो
 तव भक्त शुृद्ध बरवे^२ श्रीगंगे सास तार भाऊ ते
 भवसर्पदंशनाशक प्रभुभक्ति बरा उतार भाऊ^३ ते
 ते रामभाऊ बरवे संरक्षीं पत्रिसहित सकलांना

प्रिय दामोदर त्यांचा वाटो सुखकर निवास सु-कलांना
जननी, सकलत्र तशा दादांना प्रेमदृष्टीने पाळा
यश विभव तयां यावें रक्षावें गानकुशल गोपाळा
होवो गणपति तो कुलदीपक पावोनि उत्तमा शिक्षा
दे माते, त्या संतत देशोऽधारार्थ योग्यशी दीक्षा
सुज सुशिक्षित नाना तब्दंधु विनायकासि रक्षावें
भक्षावें किल्मिष, तिहिं देशहितातें सदैव लक्षावें
पात्र करावें गंगे, सद्गतिदानार्थ बापुंना साचें
मुक्त करीं सदये कीं भयकर बहु पाप ना पुन्हा सांचे

१ फाटलेल्या वस्त्रांत सुतें भरून ते पूर्ववत् धड करणारा. याच जहागिरी संघटीत करणारा कोणी निघाल्यास स्वातंत्र्यसंपादनास उपयोगी पडतील हा भाव. २ अण्णाराव बर्वे - कोऱ्याचे बाणेदार वृृद्ध जहागिरदार. यांच्या एकुलत्या एक चिरंजिवास व पुतण्यास पुढे कटाचे आरोपावरून शिक्षा झाल्या. पण हे डगमगले नाहींत. ३ मानोत.

छ्यात पित्यासम केशव सुधि हरि गोपाळ बाळ भागवत
राहो सुदृढ सुविद्यारत देशहितार्थ दक्ष भागवत
चिंताकानन जाळुन अण्णांना जननि गे सदा शिव दे
कर दीर्घायु यशस्वी सास तयां दास हें पदाशि वदे
मजला मम सन्मित्रां संरक्षा वासुदेव - तात्यांना!
मजसम वरदा व्हावी सद्विद्या आशु देवता त्यांना
दे वर अम्हां असा कीं ह्या हस्तें देश - शत्रु दंडावे
उध्दार त्रिवर्गसर्वे तो आथिं असें अम्हीं न तंडावे
सन्मित्र लखापति तो बलवंतहिर नित्य सुपथगमनिं सजो
विद्यालंकृत होठन पंतकडी मिळून रामहरिस३ भजो
देशयशाचे वर्धक सांप्रत अति दीन क्षेत्रकार सदा
होवोत धान्य वृष इंहिं संपन्न असो प्रसन्न त्या रसदा
वाणी सुतार गवळी लिंगाईत भिल्ल आणि येसकर
तव दरबार अभेदचि तार सकल तूं जगांत येश कर
विमले, सदये, आई, नामसुधे, वकिलि शिशुकृता सरली

यश दे सुकल्पना मम, कमलैं तव जलिं, तरंगसम विरली

१ अण्णाराव बरव्यांचे चिरंजीव. २ अण्णारावांचे पुतणे. ३ अभिनव भारत या गुप्तसंस्थेचें पहिलें एक टोपणनांव
‘रामहरी’ हें असे.

कोटूर, १९००

14 नाशिक येथील गोदातटाकीं

क्षोक

होतों पहात बसलों सुवयस्य - वाट
 राजे पुढे युवती - युक्त सुरम्य घाट
 तो सूटला सुरभि दक्षिण मंदवात
 मद् दृष्टिचेसह घुसे युवतीजनांत

लज्जीत पाहोनि मुखास इंदू
 तीं दिव्य मोत्यें मुखघर्म - बिंदू
 अशी धुवी वस्त्र सुशोभनास्या
 ज्योत्स्नेसमा हांसत मंद हास्या

घर्मचिया सुंदर बिंदू - पंक्ती
 भालावरी निश्चल शोभताती
 दे चालना वायु जई तयांसी
 बिंदीच वाटे झुलते मनासी

सौंदर्य - खाणीवरली भुजंगी
 वेणी, मणी पुष्पाचि रक्तरंगी
 शंकोनि वायू भिठनि पळाला
 निर्जीव मागोनि बघोनि ठेला

ओलें सुटे, फांकत देहकान्ति
 कोणी सती नेसत वस्त्र होती
 वाढूनि नेण्या वसनासि तीच्या
 सदंबराला शिवला सतीच्या

कोणे भरे, धाष्टर्य बघोनि साची
 ज्यालाचि कीं कोपङ्गताशनाची
 जई तया तीव्र कटाक्ष मारी

जाळील वाटे जगतीच सारी

वायू थरारे, भयभीत तीच्या
लागे पदाब्जासि महासतीच्या
सर्वेचि तो थोर जवें पळाला
“ विनायकाचा ” हि वयस्य आला
नाशिक, १९०१

15 केरळकोकिळकारांचे स्वागत

परिचय - नाशिक येथें त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या मित्रमेळा संस्थेस भेट देण्यास केरळकोकिळचे संपादक येणार होते. त्यावेळी विनायकरावांनी रचलेले क्षोक.

शार्दूलविक्रीडित

श्रीमच्छंभुशिरावरी विलसते गोदावरी सर्वदा
पापक्षालनकाम, सन्मुनिवरें जी वेष्टितां सर्वदा
धांवे श्रेष्ठपदस्थिता परि धुवूं नीचांग गंगासती
श्रेष्ठा मूर्ति तुझी अम्हांस्तव इथें येतां तशी भासती

होती नांदत कीर्तिदेवि तुजला सेवूनि अत्यादरें
श्रीगीताजननी१ तुझी तव गृहा येतां त्वरें त्या दरें
सासूचा छळ आठवोनि निसटे गेली पळोनी दुरी
माझ्या कर्णपथे असें कळविण्या धैर्यासि जिव्हा करी

१ केरळकोकिळकारांच्या सर्व कवितांहून त्यांनी केलेल्या गीतेवरील क्षोकांनी त्यांची कीर्ति फार वाढली.

श्रीराजा शिव घोर शत्रुदमनीं दादा भरारी भले
स्तोत्रें त्वद्रचितें तयांवरिल, जे दैवें अम्हां लाभले
ही जिव्हा जपते तसे निशिदिनीं हे कर्ण नादावले
दृष्टी ही न चळे हिला उगिच म्यां त्वदर्शना दाबलें

बिंदूंचे बनतें तळे हृदयिं या सृष्टीक्रमातें धरा
हिंदू जे असतील सर्व मिळुनी एकी करा रे करा
निंदुनी जनघातकारक सुखा देशभिमाना वरा
शुक्लेंदूज्जवल वर्धमान यश हो विज्ञापना ईश्वरा

या या राष्ट्रहितार्थ नित्य झाटुनी कर्तव्यकर्मा स्मरा
याया शासन यां परांस बुध हो मानेल विशंभरा
वायां सोडुनि वाद, संघ करूनी रे उध्दरूं ही धरा
याया सिथिदस उच्च हेतुस अशा ही१ जन्मली सुंदरा

आजी येऊनियां अमूल्य अपुल्या वेळांत आम्हांवरी
त्वां जी केलिस सत्य ती उपकृती विज्ञापना ही वरीं
पार्जीं या तरुणांस बोध सुरसा दोषांसही सांवरीं
गाजी तूं कर गा दया त्यजुनियां रोषास दासांवरी

१ ही मित्रमेळा संस्था. हिचे उद्देश वरील दोन क्षेकांत गंथिले आहेत.

नाशिक, १९०१

16 वृषोक्ति

परिचय - जव्हारला जातांना लागणा-या घाटांत सुचलेले विचार या कवितेत मांडले आहेत.

शार्दूलविक्रीडित

गाडीला वृष जुंपिला धरीत जो जूं थोर मानेवरी
आला उंच चढून घाट दमला गेला अवांका तरी
होता वाढून नेत वाहन तई तो मंदचारी तया
कोणी हिंदू वदे सगर्व हृदये धिक्कारवाणीस या

हा धिक् रे वृष, मान वांकवुनियां तूं दाससा राबसी
मोठें जूं जड हें असश्य भर हा विश्रांतिही ना तसी
तौंडीं ये वळु फेंस त्राण नुरला मारी धनी हा तरी
वाटे पापचि मूर्तिमंत वृष रे त्वज्जन्म हा अंतरी

ऐके तो वृष शांतिनें सकल हे उद्धार त्याचे असे
दावोनी स्मित मंद ज्यांत बहुधा धिक्कार भारी वसे
बोले हिंदुसि त्या अरे मज बळ निंदावर्चे ताडिले
ठावी त्वात्स्थिति अल्पही न तुजला हें म्यां मर्नीं ताडिले

निंजाव्यंजक शब्द योजुनि बळ माझ्या धन्या निंदसी
कैसा वागवितो तुला तव धनी हें अल्प ना पाहर्सीं
घेतो काम परंतु देत मजसी खायासि माझा धनी
मूढा वेतन काय दे तव धनी शोधोनि पाहें मर्नीं

त्यातें राज्य अफाट आर्यवसुधा तैसी जया अर्पिली
दोहायास सुवर्णभू सतत त्वां हस्तें जयाला दिली
लोखंडी असतांहि कांचनमया केलीस यम्दू अरे
तो देई तुज काय वेतन तुझा स्वामी कर्थीं सत्वरें

किंवा तूं म्हणशील कीं तव धनी आभार भारी वदे
राजे रावबहादुरादिक तुला मोठ्या किताबांसि दे

ऐसे शुष्क किताब घेऊनि तुवां स्वातंत्र्यसंपत् दिली
हा हा । गर्दभ घेऊनी सुरभिला वेड्या कशी अर्पिली

'जे.पी.' बैल तसे महावृषभ 'सी.एस.आय.' नंदी अशा
देईना पदव्या मला मम धनी नाना जरी शुष्कशा
देतो नित्य तृणास गार हिरव्या खाया, पिण्यातें जला
नाहीं घेत मिठावरी कर, नसे मी धन्य का आजला

भारी दावुनियां दया हिणविसी कीं थोर जूं मी धरीं
अंधा पाहसि ना परंतु अपुल्या जें काय मानेवरी
आहे जें जड फार भूमिवरल्या सा-या नगांहूनि तें
गर्वे उद्दतशा तुळ्याहिवर तें रे एक जूं राहतें

नक्षत्रांहुनिही असंख्य वसती अन्याय ज्या अंतरीं
जाळी जें ज्यलनाहुनी यमपुरी ज्याहुनि आहे बरी
नाशाचा जबडाचि कीं अवदशा माझेर ज्या मानितें
देती ज्याप्रति 'पारतंत्र्य' अभिधा जूं वाहसी हाय तें

माता आर्यवसुंधरा पर तुळ्या डोळ्यांपुढे भोगिती
दारिद्र्यासह पारतंत्र्य दुबळ्या मानेवरी लादती
तेव्हां येऊनि मानवी जनुस बा तूं साथिले काय तें
भूभारापरि गर्वभार अजुनी त्वच्चित कां वाहतें ?

तूंनिःशस्त्र परंतु मी न अजुनी निःशृंग झालो तरी
स्वशृंगे तुज फाडितों, बघ गड्या सोडोनि देतों परी
सोडों गर्व स्वदेशभार हरण्या यत्रांसि आधीं करीं
होई ईशपदों सुलीन पुरवी सधेतुला श्रीहरी
जव्हार, १९००

17 श्रीशिवाजी महाराजांची आरती

परिचय - फर्ग्युसन कॉलेजांतील आर्यन संघ नांवाच्या चवथ्या भोजनसंघामध्ये दर आठवड्यास म्हणण्यासाठी ही आरती रचली.

चाल - आरतीची

जयदेव जयदेव जय जय शिवराया

या या अनन्यशरणा आर्या ताराया ॥६४॥

आर्याच्या देशावरि मळेच्छांचा घाला

आला आला सावध हो शिवभूपाला !

सद्गुरु भूमाता दे तुज हांकेला

करुणारव भेटुनि तव हृदय न कां गेला ?

१

श्रीजगदंबा जीस्तव शुभादिक भक्ती

दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी

ती पूता भूमाता मळेच्छांहीं छक्तां

तुजविण तिज शिवराया कोण दुजा त्राता ?

२

त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों

परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों

साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया

भगवन् भगमद्वीता सार्थ कराया या

३

ऐकुनियां आर्याचा धावा महिवरला

करुणोक्ते स्वर्गी श्रीशिवनृप गहिंवरला

देशास्तव शिवनेरीं घेई देहाला

देशास्तव रायगडीं ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला

बोला तच्छ्रीमतिशिवनृप की जय बोला

४

पुणे, १९०२

18 विश्वात आजवरि शाश्वत काय झाले

परिचय - खालील कविता 'आर्यन वीकली' साठी प्रथम रचली. नंतर 'काळ' पत्रांतही प्रसिध्द झाली.

वसंततिलका

पौर्वात्म्य खंड अवधें जित यत्प्रतार्पे
दारिद्र्य आणि भय कांपति ज्या प्रतार्पे
नाशासि पारसिक^१ तेहि पलांत गेले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झाले ?

तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें,
जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, त
ध्यंसीत रोमर तव राजपुरीं रिघाले
विश्वांत आजवरि शाश्वत काय झाले ?

सामाज्य विस्तृत अनंत असेंचि साचें
त्याही महाप्रथित रोमकपतनाचें
हूऱें^२ हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें
विश्वात आजवरि शाश्वत काय झाले ?

हा उन्नती अवनतीस समुद्र जातो
भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो
उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले
विश्वात आजवरि शाश्वत काय झाले ?

^१ पारसिक - इराणी पारसिकांचे पहिले प्रबळ सामाज्य. तें शिकंदरानें जिंकिलें. ^२ त्या शिकंदराचें सामाज्यकेंद्र जो ग्रीस देश तोही कालेंकरून रोमन लोकांनी पादाक्रांत केला. ^३ त्या रोमन सामाज्यानेंही शेंकडॉ वर्षे अजिंक्य राजवट केल्यानंतर अगदीं रानवट वाटणा-या "हूऱ" लोकांनी त्याचेहि तुकडे तुकडे करून टाकले.

जे मत फारचि बलान्वित गर्ववाही
उद्घिन - मानस उदासहि जे तयांहीं

हे पाहिजे स्वमनि संतत चिंतियेले
विश्वात आजवरि शाश्वत काय झाले ?
पुणे, १९०२

19 बालविधवा - दुःस्थितीकथन

परिचय - मुंबईच्या हिंदू युनिअन कलबाच्या हेमंत व्याख्यानमाला कमिटीने खालीं दिलेल्या विषयावरच्या उत्तम कवितेस २० रुपयांचे बक्षीस देऊ कलें होतें. त्याबरहुकूम ज्या अनेक कविता कमिटीकडे आल्या त्यापैकीं रा. श्रीपाद नारायण मुजुमदार, बी.ए. आणि रा. विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता कमिटीस बहुतेक समान योग्यतेच्या वाटल्यावरून, मूळ रकमेंत आणखी १० रुपयांची भर घालून त्यांस प्रत्येकीं पंधरा पंधरा रुपयांचे बक्षीस देण्यांत आले. विषय - “ प्रस्तुत सुरु असलेल्या ग्रांथिक सन्निपातानें ज्या हिंदू स्त्रियांवर अल्प वयांत वैधव्याचा घाला आहे, त्यांच्या स्थितीचे वर्णन करून, त्यांचे दुःख कमी करावयासाठीं उपाय योजन्यास झाटावें, अशी नव्या व जुन्या मतांच्या लोकांस कवीने प्रोत्साहनपर विनंति करणे. ”

आर्या

पाया परवशता ज्या, दुष्काळाच्या शिलांहिं जो रचिला,
 अवनति-कृतांत-केलि-प्रासादा प्लेग कळस त्या खचिला
 नंदनवनसम मोहक सृष्टीचा सारभूत हा देश
 हो दृष्टी धन्य पाहुनि, धरुनि असा प्लेग हृदयिं उद्देश
 आर्यावर्तीं आला, मुंबइला ठेविले मग पदाला,
 झाला अंत सुखाचा, ये ऊत अनंतवक्त्र-विपदांला
 जी ऐकिली तयाहुनि शतपट अधिकाचि सुरुचिता धन्या
 पाहुनि भुलला खुलला; वदला: मोहक न भू अशी अन्या
 नाना-स्थल-स्थिता श्री अवलोकुनि नित्य मी नवीनवि ते
 येथ बसेन प्रत्यहिं सृष्टि रुचीला जिथें नवीन विते १०
 केला निश्चय ऐसा, कुरवाळुनि मुंबई भयाण करीं
 हो थिग् न निज जिणें तें, यास्तव बघण्या पुणे प्रयाण करीं
 गोदास्नानास्तव करि श्रीमत्न्यंबकपुरीस गमनाला,
 आला पंचवटीला तेथुनियां रामराय-नमनाला
 बहु काय वटों? केले एक्या अब्दांत देशपर्यटना
 पवनाहुनि जवन, नची दमला हा कीं विचित्र विधीघटना
 प्लेग कशाचा आला? कृतकर्माचाचि भोग अवतरला
 कर्मायत फलाच्या उपभोगावीण कोण भव तरला?
 केलीं भयाण नगरें, नगरासम दाट सर्व वन वसतें
 दमले नमले गमले हतसत्वचि मंत्र तंत्र सुनवस ते २०
 लाल गुलालें आणिक ओतियलेल्या समग्र कावडिनें

आरक्त नगरमार्गीं रक्तप्रिय नाचताति आवडिने
 “ बोलो भाई राम ” ध्वनि हाचि दिगंत सर्व नभभर तो
 वातावरणस्थाहीं प्लेगजनक काय तापभर भरतो
 गृहनिर्गत हा येथें लोटचि अपशकुनसूचक धुराचा
 येतो, तत्सह दुःसह हा स्वर कीं विरहतस विधुराचा
 “ हे कान्ते ! हे कान्ते ! दे ओ ! तव कान्त मारि हांकेला
 कैसा संसाराचा जड गाडा लंगडा अहा केला
 मी शूल्यहृदय, माझी हृदयस्था देवि ती वरा गेली,
 क्षण थांब सखे, येतों हां होउं नको अतीव रागेली ” ३०
 तैसा ये कोमलसा कोणाचा येथ रोदनस्वर हा ?
 हां कळलें; मंद रवें रडतो कुणि एक बाल भास्वर हा
 “ बाबा, आई गेली टाकुनियां काल, तों तुम्ही मजला
 आजचि या बालाला त्यजुनीयां जावयासि कां सजलां ?
 किंवा गेलास तिला परलोकीं सोबतीस ? सांग मला
 परि बाबा, संसारक्रमणाय शिशु हा समर्थ कां गमला ?
 परि हाय ! हृदयदाही मंजुळरवसंघ थोर हंबरडे
 येताति कुठोनी हे ? कीं हा पुरदेवताकदंब रडे ?
 “ मत्सौभाग्यश्री-पति, मत्प्रिय, मज्जीव, मीनकासारा !
 आटविला एकाकीं प्रीतीचा धवल ओघ कां सारा ? ४०
 कां या ना प्रत्युत्तर ? कां केला आज हा असा रुसवा ?
 भ्यालें मी; या रमणा धीर मना अंकिं एकदां बसवा
 उपभोग भोगिला नच संवन्त्सरही अहो नितांत पुरा
 सजणा ! सजलासि कसा जायाला एकला कृतांतपुरा ?
 जे आपण घालविले प्रेमाच्या चंद्रिका-करै भरले
 आठवती का ते दिन जे निमिषार्धात वाटती सरले ?
 मी एकटीच असतां आपण भिववावया मला आलां
 पाऊल चुकुनी वाजुनि म्यां बहु उपहास आपुला केला
 तो डाव धरोनी ता मौन वरा घाबरी करायाला ?
 भ्यालें मी, हांसेन न माझ्या आतां बरीक रायाला ५०

पोटीं राग न सोनिहि उगिच अबोले कितीकदां व्हावे,
 उभयांसही न कळतां कैसें तत्काल बोलुं लागावे
 क्षुल्लकशा मानास्तव कोर्पे क्षणिके रुसोनियां बसलों,
 दृष्टीस दृष्टि मिळतां हेतुव्यतिरिक्त उभयही हंसलों
 हें सर्व आठवे का ? देतें तत्स्मरण काय मोद मना ?
 कां प्रत्युतर या ना प्रिय अबलाहृदयभीतिचे दमना ?
 तरि काय कान्त गेले ? मणिमंगळसूत्र काय मम तुटले ?
 नष्टा दैवा, तडकुनि केंवि तथापी न हृदय हें फुटले ?
 जो मम संकट वारिल ऐशाला शरण मी कुणा जाऊ ?
 जाऊनियां या फुटक्या नष्ट कपाळसि केंवि मम दावू ? ६०
 जातां नाथ स्त्रीचा ती गाईळ्हनि गाय मानावे,
 सुटका अबलांची त्या करण्या घेसी न कां यमा नावे ?
 बंधू ना, बांधव ना, ना मातापितर ज्या अभागिते
 त्या माझीं दुःखाचीं प्रभुजी ! पोंचति न का नभा गीते ?
 मी अल्पवयी बाला, माझा सौभाग्यनिधी अहा जळला
 वैधव्याचा दुर्धर भयकर गिरि हा प्रचंड कोसळला
 काय करूं ? जाऊ कुठे ? हो माझे आससोयरे सारे
 तारा अनाथ बाला, छळ बघतां स्वस्थ बैसुनि कसा रे ?
 देतें का कोणी ओ अबलेच्या या मर्दीय हांकेला
 बोला हो, बोला हो, धीराचा शब्द एक तरि बोला ७०
 छे ! कोण देत बसतो अबलेच्या कर्मकाहणिस मान
 स्वसुखांत मग्न जन हे लेखिति परदुःख कस्पटासमान
 बांधव हो ! परिसतसां का हे दुःखात बालिकाबोल ?
 गमताति सत्य किंवा भासति तुम्हांसि सर्व ते फोल ?
 क्षणभर तरि सदय मनें शांतीनें सर्वही विचार करा
 अंधत्व हट्टहि पुरे, न्यायाचा हो इतःपर न विकरा
 आला प्लेग तयाचे ठरवायासी निदान धडपडलों
 कांहीं नव्हि ये हातां. केवल अतट प्रपातन धड पडलों
 'इन्स्पेक्शन' 'डिसइन्फेक्शन' ऐशीं शेकडों शनें उठलीं

हटवायातें याला परि बापुडिं सर्व आपणचि हटलीं ८०
 परि या पराजयाचा दोष नसे तिळहि आपुल्यावरतीं
 “ यत्रे कृते न सिद्ध्यति को दोषे ” तत्त्व संत हैं वदती
 परि ज्या कोमल बालांवरती वैधव्य-दुःख कोसळले
 विरहाग्नीने प्रखरे आमस्तकपाद देहही जळले
 वैधव्य-जनक त्यांच्या दुःसह दुःखासि शमन करवाया
 खर्चियले का अल्पहि सत्कर्मी सदय सुमन कर वा या ?
 तद्दुःस्थिति अडवाया “ इन्स्पेक्शन ” कोणचे उभारितसां ?
 त्यांच्या दुर्देवाला कवण्या मंत्रेंकरूनि भारितसां ?
 गरिब बिचा-या बाला आर्धीं अबला, अनाथ त्यावरती ९०
 हाय ! तिरस्कृत होती निष्कारण लौकिकांत बावरती
 जातां पती अकाळीं बालेला शून्य दशदिशा होती
 माहेरी श्री नसली, पुसतां मग काय ते दशा हो ती
 पायगुणाची आली भक्षायालाची एकदां पतिते
 खरतर शब्दशराने दीर नणंदा अनेत दापति ते
 प्रेमानें बोलविण्या ‘ क्षण माझ्या आज बाझ ओका या ’
 नाहीं कोणी उरलें मायेंचे दुःख कांहिं ओकाया
 युवती बरोबरीच्या पतिसह करिती विलास हांसति तें
 पाहुनि, विरहज्वाला जाळी अधिकाचि दुःसहा सतिते
 चुकवि संतत वदना लज्जायोगे जनांसि दावाया
 कंठी आयुष्यातें धरूनी जीवा मनासि दावाया १००
 नेत्र जलें डबडबले, कोमल मृदू गाल जाहले ओले
 गेले खोल कपोलहि, क्षयसूचक पांडुरत्व बहु आले
 स्वपतिविना स्वप्नींही परपुरुषीं नाहिं नेत्र जोडियले
 जीनें पतिनिधनास्तव सोडियले भोग हार तोडियले
 शय्या भूमि निजाया, अशन अहोरात्रि एक लागावे
 जित काममोह असती, सतिमालाकीर्तनीं जिला गावे
 तन्मुख अपशकुनास्पद, शुभवदना विश्योषिता गणती
 सुरभिला भेसुर ते, सौंदर्यगार गर्दभी म्हणती !

स्वस्त्रीच्या निधनोतर जरि होति न विधुर अशुभदर्शन ते
 तरि विधवांवरि दुश्चिन्हांचे कां व्यर्थ ये सुदर्शन तें ? ११०

व्यर्थचि दुरुक्तवचने याया विधवांचिया मना घटका
 सजते ती न झडावी खलजिव्हा दुष्कामना चट कां ?
 इच्छिति तितुके वेळां विधुरांनीं षड्सांसि भक्षावें;
 नित्यैकभुक्त राहुनि विधवांनीं परि कदन्न लक्षावें
 दुकुलालंकाराने विधुरजनांचे शरीर वांकावें
 हलक्या वस्त्रे संतत विधवांनीं वपु परंतु झांकावें
 मांगल्यप्रद व्हावें विधुरांचे नीचशाहि वदन खरें
 गुरु सांगे शिष्यातेः विधवेचे अशुभसेंचि पद न खरे
 साठीच्या जरठांनो, विधुरांनो, नव वधु खुशाल वरा
 लग्नाच्या अष्टदिनीं विधवा परि अन्य ना वरो नवरा १२०

हा न्याय कोण ? कां हो विधवां-विधुरांत भेद हा असला ?
 कसल्या अपराधाचा अबलांना क्रुर दंड हा बसला ?
 श्रुति काय अनुजेतें देते विधवांसि अशुभ लेखाया ?
 सांगाल काय तच्छल हा संमत होय निगनलेखा या ?
 किंवा स्मृती ह कथीती ? किंवा दे धर्मशास्त्र संमतिला ?
 सदसद्विचारपूर्वक किंवा हें न्याय्य गमतसे मतिला ?
 पत्रिनिधन विधुराचा सामाजिक हक्क नाश करिना तें
 स्त्रीचे समाज-संमत पत्रिनिधने नष्ट कां तरि नातें ?
 अस्मत्समाज वर्ते क्रौर्ये जरि ना तथापि अन्याये
 विधवांशीं इतुक्या कीं कींव तयांची परस्थ अन्यां ये १३०
 लज्जास्पद आम्हां परि सिध्द गमे, हेंचि अन्य ना कांहीं
 धर्मानें न्यायानें तर्कानें सद्विवेकमतिनेंही
 आजवरी हें पातक अन्यायाचें यथेच्छ सांचविलें
 तत्क्षालनें सुकृत्या अजुनि तरी पाहिजेच वांचविलें
 त्यांतहि दुर्देवानें धाडियले प्लेगरोगविष जहर
 प्रत्यहिं असंख्य बाला विधवा बनती अपूर्व ये कहर
 ऋतुशांतिचेचि दिनीं कितिकांचे कान्तनिधन होय, किती

तत्पूर्वीही वैधव्याच्या वार्तेसि हंत आयकिती
 त्यांतहि घडतें न असें अपवादास्पद परंतु नित्यहि तें
 ह्यासम न अन्य घातक प्लेगोत्पादक अनंत अत्यहिते १४०
 ज्यांच्या गृहिणी जाती, कालानें ते गृहस्थ होतात,
 कन्यापुत्रहि लाभति यायाला धीर स्वस्थ हो तात
 वृद्धाचा सुत गेला, स्वांकीं तो दत्तकासि घेईल
 स्वपिता मरतां तद्विण सुत संसारीं समर्थ होईल
 सर्वासि उपाय असे शास्त्रानें वा सुरुढीनें विहित,
 परि न दया ये उभयां विधवांचें साधण्यास तें विहित
 शास्त्रे उपेक्षिल्या त्या छळिल्या रुढीनें तयांत शतपट हो
 अबलांना विधवांना अजुनि तरी तारण्यास खटपट हो
 आतांहि जरि उपेक्षा दुःस्थितिंतुनि त्यांसि उद्धरायातें
 तरि हा पातकपर्वतशक्त न होइल धरू धरा यातें १५०
 वैदिक हो भिक्षुक हो उद्धारक हो अहो सुधारक हो
 सदय मनानें कोणी अबलांना संकटांत तारक हो
 अवलोकितां न पतिचें वदनहि, वैधव्य मात्र अवलोकी
 कां तत्पुनर्विवाहा प्रास असो संमती न नव लोकीं ?
 धर्माभिमान म्हणजे काहीं सुविवेकशून्यता नाहीं
 कालस्थितीवश धर्मही आहे हें तत्त्व मान्य मान्यांही
 सुजानें सुविचारें स्थित्यनुसारें स्वधर्म सुधरावा;
 आपन्रतिचा धोपट मार्गचि हा हट्ट व्यर्थ न धरावा
 संस्थापक धर्माचे, जाते शृतिशास्त्रतत्त्वकर्माचे
 आचार्यहीं स्वकर्म स्थापिति औचितत्य ह्याचि मर्मांचे १६०
 त्या गादीचे स्वामी आम्हां तत्समचि पूज्य होतात;
 त्यांसचि विनवूः वारा अबलांचे दुःख पूज्य हो तात !
 साठीचा वृद्ध कपी नववधु तारूण्यरूपभवन वरी,
 तेंवि न मागों आम्ही जरठा विधवाहि होऊ नव नवरी
 परि ज्यांसि पतिसुखाची आली कांहीच कल्पनाही ना
 त्यांच्या पुनर्विवाहा म्हणणें घेऊनि विकल्प नाहीं, ना ?

आतांहि जरी धाना अपुला ह्या मागणीस परवाना
हा प्लेग स्त्रीजाती नष्ट कराया धरील परवा ना
ऐसे पुसाल हांसुनि कीं स्त्रीपुरुषांसि हा समान वधी
स्त्रीचाचि द्रव कां हो ? जाणु न शकणार खास मानव-धी १७०
तरि परिसा आधिं वधी पुरुषांइतुक्या स्त्रिया, परी वरि तो
पुरुषां मारोनि वधू त्यांच्या मेल्यासमानची करितो
ऐसा कहर दुहेरी प्लेग करी स्त्रीजनांवरी भारी
तारा त्यांसी भगवन् अबला होतील फार आभारी
आपण अस्मधर्माचार्य असां आपुल्याविणे कांहीं
होणार सर्वसंमत ऐशी सद्योजना न लोकांही
ज्या दिन बालविधवा, या त्यांसि पुनर्विवाह-संमतिला
व्हा सदयहृदय सकृप जें होइल मान्य सत्य सत्तिला
अपमानास्पद वर्तन विधवांप्रति नित्य जे समाज करीं
आज्ञादंड धरोनी तत्प्रतिषेधा कराचि आज करीं १८०
विद्यादाना धावे शाला स्थापोनि प्रौढ विधवांते
अज्ञान सुविधेने नष्टचि अभ्यं अनेकविध वाते
विद्यादान स्त्रीप्रति अर्थ न परि ते अनर्थ करणार
वदति, सुधाप्राशक तो अमरत्व न मृत्युलाच वरणार
म्हणतील सुधा-पेया, परि दैत्यां देऊ देव ना सजती
तरि काय मायभगिनीवर्गा ते दैत्य लेखण्या धजती ?
विधवा विदुषी व्हाया स्थापुनि अनाथबालिकाश्रम ते
जोडा पुण्य, न होइल तुष्ट बघुनि दीनवालि का श्रम ते ?
नीतिव्यवहारादिक थोरांच्या रम्य सत्कथा शिकवा १९०
हंगाम जानाचा सचिद्धक्षावृष्टिने सदा पिकवा
होइल सुशिक्षितसा विदुषीचा वर्ग येथ नव लोका
गृहशिक्षण देऊनि जो तारिल भावि प्रजेसि अवलोका
तारायाला माता भगिनी लेकी स्नुषा स्वभावजया
होईल कोण सिद्ध न, अहा ! असे मानवी स्वभाव जया ?
कुंकुमविरहित भाले युवतीजनांचीं असंख्य संतत तीं

पाढूनि लज्जायोगे खेटे झांकोत नयन संत-तती
वृद्ध तरुण नविन जुने नेमस्त जहाल लोक तरि सारे
व्हारे सुसज्ज विधवा-दुःस्थितीहरणासि आजि परिसा रे
सत्वर कडाड मोडा हानिद ह्या रुढिचा महा खोडा
तोडा दुःस्थिती-बेडी अबला तारोनि धवलयश जोडा २००
धर्मा तारायाला, अज्ञाना रुढिच्या हरायाला,
कालीं कालीं येवो भक्तावन ईश तो करायाला
ठेवी लेखनिला हे विश्वेशा विनवुनी विनायक तो
नायक तो जगताचा भक्तस्तवनासि मुदित आयकतो
पुणे, १९०२

20 हे सदया गणया तार

चाल - तूंटक चिरुनि

हे सदया गणया तार । तुळ्यावरि भार
तूं मायबाप आधार । तुळ्यावरि भार
किति देश-शत्रु भूतलीं
हृच्छत्रु सहाही परी
शापै वा सुशरै जाळी
तो ब्राम्हण आतां खाई परक्या लाथांचा बा मार

१

देशावरि हल्ला आला
पुरुष तो लढोनी मेला
स्त्री गिळी अग्निकाषाला
रजपूत परी त्या परवशतेचें भूत पछाडी, तार २
अटकेला झैंडा नेला
रिपु-कटका फटका दिधला
दिल्लीचा स्वामी झाला
तो शूर मराठा पाहिं तयाचे खाइ न कुतरै हाल ३
नाशिक, १९०२

२२. शिववीर

चाल - स्त्रीगीताच्या चालीवर

यवनांचा झाला, अवनीला भार
सुंदर मंदीरे भंगीलीं पार
वेद-शास्त्रे नष्टांनीं भ्रष्टविलीं सारीं
गोमाता देखतां मारी
ब्राम्हण मतांनीं लतांनीं हणिला
प्रभुवर भूवर शिववीर झाला १
हिंदुंच्या देशाचे बघुनिया हाल
जगताची जननी ती जाहली लाल

यवनांना क्रोधाने वधृण्यासी आई
 शिवनेरीं शिवबासी जननासी देई
 सुस्वरां किन्नरां आनंद झाला
 प्रभुवर भूवर शिववीर झाला २

रामा कौसल्या कीं कृष्णा यशोदा
 शिवराजा जिजाई साजे जन्मदा
 श्रीरामें राक्षस-हननासी केले
 यवनांना नाशीन तैसे मी बोले
 सुकलांनीं शशिसम तो वृष्टिंगत झाला
 प्रभुवर भूवर शिववीर झाला ३

जयजयजी रघुविरा, गर्जना झाली
 श्रीरामदासांची मूर्ती उदेली
 शिवभूपैं पायी दृढ भालाला केले
 स्वार्मींनीं मस्तकीं हस्ता ठेवियले
 देशा धर्मा तारीं, उपदेश दीला
 प्रभुवर भूवर शिववीर झाला ४

मातला अफजुल्ला यवनांत भारी
 तुळजापुरीं भंगी भवानी सारी
 करकर चावोनी अधरांका धावे
 शिवरायाचेवरि, परि दुःखाला पावे
 उदरा वीदारोनी नीचाला वथिला
 प्रभुवर भूवर शिववीर झाला ५

स्वातंत्र्यदेवीचा गोंधळ केला
 यजमानस्वामी श्रीशिवराय आला
 सांवळ्या रंगाचे शूर मावळे
 प्रेमानें अभिमानें गोंधळी झाले
 पारतंत्र्याचा मग बोकड चिरिला
 प्रभुवर भूवर शिववीर झाला ६

धर्माला तारियले अरिवर मारियले

स्वातंत्र्या संपादुनि देशा शोभविलैं
अवतार-कृत्याला पूर्णत्वा नेलैं
छत्रपती शिव नृप मग निजधामी गेले
सविनायक कविनायक गाती कवनाला
प्रभुवर भूवर शिववीर झाला

७

न्यंबकेश्वर, १९०३

21 श्रीबाजी देशपांडे यांचा पोवाडा

चाल - चंद्रकांत राजाची

जयो स्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
 स्वतंत्रते भगवति ! त्वामहं यशो-युतां वंदे
 स्वतंत्रते भगवति ! या तुम्ही प्रथम सभेमाजी
 अम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी
 चितोडगडिंच्या बुरुजांनो त्या जोहारासह या
 प्रतापसिंहा प्रथित-विक्रमा, या हो, या समया
 तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई
 निगा रखो महाराज रायगड की दौलत आई
 जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या
 दिल्लीच्या तकाचीं छकलें उधळीत भाऊ या
 स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले
 या ते तुम्ही राष्ट्रवीरवर, या हो, या सारे
 घनदाट सभा थाटली | गर्जना उठली | घोर त्या कालीं

जय स्वतंत्रतेचा बोला

जय राष्ट्रदेविचा बोला

जय भवानि की जय बोला

तुम्ही मावळे बोला हरहर महादेव बोला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १
 हरहर गर्जुनि सर्व मावळे वीर सज्ज असती
 परंतु कोठे चुकले बाजी यांत न कां दिसती ?
 हाय हाय तो म्लेच्छांसंगें घडित बैसलाची
 स्वदेश-भूच्या पायासाठीं बेडी दास्याची !
 ऐकुनियां शिवहृदय तळमळे म्हणे 'दूत हो जा
 बोधुनि वळवा वीर बाजी तो तुम्ही राष्ट्रकाजा '
 शिवदूत तेधवां जाती | बाजिला वदती | सोड रे कुमती
 कां जिणे तुच्छ हें नेशी ?

कां म्लेंच्छ कसाई भजसी ?

कां दास्य-नरकिं तूं पचसी ?

स्वराज्य नाहीं स्वदेश नाहीं धिक् त्या देहाला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला २
 बाजीराया, म्लेंच्छ सबळ हा दोष न काळाचा
 ना देवाचा, ना धर्माचा, किंवा नशिबाचा
 देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार
 गुलामगिरि जे देती त्यांना निष्ठा विकणार
 तुम्हींच ना स्वातंत्र्य चिरियलें या पोटासाठीं
 तुम्हींच ना रे भूमातेच्या नख दिधळें कंठीं
 हो सावध बाजीराया | दास्यिं कां काया | डिजविसी वांया ?

तुज भगवान् श्रीशिवराजा

स्वातंत्र्यप्रासिद्ध्या काजा

बोलावी तिकडे जा जा

देशभक्तीची सुधा पिठनि घे प्रायश्चित्ताला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला ३
 शिवदुताचे बोल ऐकुनी बाजी मनिं वदला
 काळसर्प मीं कसा उराशीं मित्र म्हणुनि धरिला
 घरांत शिरला चोर तया मीं मानियला राजा
 बंड बोललों शिवरायाच्या परमपूज्य काजा
 माता माझी भष्टविली मी राजनिष्ठ त्यांशीं
 या पाप्यानें युद्ध मांडिलें देश-रक्षकाशीं

जा सांग शिवभूपाला | अशा अथमाला | राजनिष्ठाला

त्वां आधी शतदां चिरणे

तुजकरवीं घडतां मरणे

पावेन शुद्धि मग माने

तुझ्या करीच्या तरवारीच्या घेइन जन्माला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला ४
 देशभूमिच्या कसायास कां इमान मी दावं

भाकरि देतो म्हणुनि तयाच्या चाकरीस राहूं
 कवणाची भाकरी बंधु हो ! चाकरि कवणाची
 भाकरि दे भूमाता, चाकरि तिच्या घातकांची
 राज्य हिसकिले, देश जिंकिला त्या पर अधमासी
 राजनिष्ठ तूं राहुनि कवण्या साधिसि नरकासी
 ही गुलामगिरीची गीता | राजनिष्ठता | यापुढे आतां

मद्देशनि माझा राजा

तो प्राण देव तो माझा

मी शरण शिवा सांगा जा

राख उडाली प्रदीप बाजी वैश्वानर ठेला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला ५
 लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला
 लगच करूनि सिद्धिनें पन्हाळगड वेढुनि धरिला
 लक्ष्मीचे मृदू कमल, शारदासुंदरिचा वीणा
 स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा
 अफङ्गुल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा
 करितो पण तो शिवभूपाला जिवंत धरण्याचा
 बापासि तुझ्या जो खडे | चारि रोकडे | जाशि त्याकडे

जीवंत धरूं तरि साचा

जीवंत पवन धरण्याचा

अभ्यास अर्थीं कर याचा

खुशाल हरणा मग तूं धावै धरण्या वणव्याला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला ६
 बाजी लागला शिवभूपाच्या थोडा कानाला
 हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला
 सिद्धि पहातां चुकुनि हात समशेरीला गेला
 दावुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला
 शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला
 उद्यां सकाळीं करूं गड खालीं कळवीं तुम्हांला

ऐकुनी सिद्धी बहु फुगला | रिपूजन भुलला | परस्पर वदला

अजि खान खान खानाजी

द्वारे शिकस्त मराठे आजी

फिर लढते क्योंकर आजी

चलो शराब उडाये ताजी

आप लेओ आप लेओ जी

आप गाजि | आप तो रणगाजी

झिंगविला अरि-सर्प फुंकुनि पुंगी गुंगविला

चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला ७

गुंगविला अरि-सर्प ! शिवा गारोडि गडावरि तो

प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो

कृष्णपक्षिंच्या काळ्या काळ्या त्या रात्रीं दडल्या

गर्द झाडिला भित्ति चांदण्या बाहेर न पडल्या

अशा तमीं किलकिले दार कां तटावरी झाले ?

बाजि निघाले श्रीशिव आले आले शत भाले

भाला खांधावरी मराठा घोड्यावरि स्वारी

भरितां, घोडा थे थे नाचे-तोंच शीळ आली

वीर हो टांच घोड्याला | बाण हा सुटला | अडविणे त्याला

रिपु तुडवित व्हा व्हा पार

चौक्यांसि तुम्हां दावील

काजवा चोर कंदील

गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला

चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला ८

तुरी सिद्धिच्या हातीं देऊनि सुट्टां शिव नृपती

‘अब्रह्मण्यम्’ कितिक भाबडीं भोळिं भटे वदती

‘अब्रह्मण्यम्’ यांत काय रे दोष कोणता तो

आला ठक ठकवाया उलटा भला ठकविता तो

साप विखारी देशजननिचा ये घ्याया चावा

अवचित गांठुनि ठकवुनि भुलवुनि कसाहि ठेचावा

ये यथा प्रपद्यन्ते माम् । भजाम्यहं ताम् । तथैव धीमान्
भारतीं कृष्ण वदला हैं
अभमासि अधम या न्यायें
रक्षिलें राष्ट्र शिवरायें
राष्ट्ररक्षका सावध रे रिपु द्वुकित तुज आला
चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला ९
‘ पायां पडतों हात जोडतों बाजि तुला राया
गड अवघड रांगणा तिथें तुम्हिं जार्णे या समया
राष्ट्र-देविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले
अम्हांसारिखे मिळतिल चिरतिल चरचर रिपु सारे ’
“ जाऊं काय मी बाजि, मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हांला
कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला ध्याला ? ”
‘ चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफा पांच करा
तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करूं निकरा
वसुदेव तूंच शिवराया । कंसकपटा या । करुनिया वांया
स्वातंत्र्य कृष्ण-चिन्मुर्ती
जा घेउनि अपुल्या हातीं
गडगोकुळांत नांदो ती ’
गडीं चालला शिव तों खिंडिंत ‘ दीन ’ शब्द उठला
चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १०
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले
संख्या दुप्पट रिपुची परि ते निकरानें भिडती
हरहर गर्जुनि समररंगणीं तुटोनियां पडती
खडगांचे खणखणाट त्यांमधिं शर सणसण येती
मारण-मरणावीण नेणती रणीं वीर रंगती
तों हरहर एकचि झाला । वदति जय झाला । म्लेंच्छ हो हटला
चला चढवा नेटाचा हल्ला
वीरश्रीचा करा रे हल्ला

निकराचा चालुं या हल्ला
 मारित हाणित हटवित म्लेंच्छा खिंडपार केला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला ११
 म्लेंच्छ हटवितां बाजी वळूनि गडाकडे पाहे
 श्रीशिव चाले मार्ग बघुनिया वीर गर्जताहे
 गडांत जाईल राष्ट्र-देविचा जिवलग शिवराणा
 तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा
 ह्या बाणयाच्या आधिं संगरीं जरि घडतां मरणे
 पुनर्जन्म तत्क्षणीं घेऊनी पुनः पुन्हा लढणे
 रघुराया रावणहरणा | कंस-मर्दना | भो जनार्दना।

लाडक्या देशजननीचे
 स्वातंत्र्यरक्षणीं साचे
 हें प्राणदान जरि अमुचे

पवित्र हें जरि त्वर्य हें जरी दे तरी सुयशाला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १२
 आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले
 झाले झाले सज्ज पुनरपि उठावले भाले
 'दीन दीन' रणशब्दा 'हर हर महादेव' भिडला
 भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं रङ्ग वक्षीं भाला
 हल्ला चढवित परस्परांवरि पुनः पुन्हा तुटती
 नटुनि योधदे समरभोजनीं वीररसा लुटती
 कचरला मराठी भाला | बाजी तो आला | तोलुनि धरला |

रणिं रंग पुन्हां ये साचा
 गर्जती मराठे रिपुचा
 घ्या सूड म्लेंछरक्ताचा
 त्याचा मस्तक चैंड साचा

समररंगणीं चैंडुफळीचा डाव भरा आला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १३
 डाव उलटला म्लेंछांवरि तो पुन्हा परत हटला

जय झाला परि वीर मराठा बहुतांशीं पडला
 तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती
 वीर मराठे सचिंत आशबंध सर्व तुटती
 तशांत घेऊनि ताजी टोळी फाजलखां येतो
 धन्य बाजिची । पुन्हा उसळुनी रिपूवरी पडतो
 खिंड-तोफ तिजमधुनी गोळा सुटला श्रीबाजी
 रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा आजी
 तों गोळी सूं सूं आली । अहा त्या कालीं । मर्मीं ती शिरली
 श्रीबाजी विव्हळ पडला
 मागुर्तीं तत्क्षणीं उठला
 बेहोष वीरवर वदला
 तोफेआधीं मरे न बाजी सांगा मृत्यूला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १४
 थांबा बाजी जखम तरि पुरी बांधुं या थांबा
 हरहर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा
 जखम कुठे रे फक्त असें मी तृष्णाक्रांत थोडा
 रिपुरक्ताला पितों घटघटा सोडा मज सोडा
 खरी जखम भू-आइस माझ्या फोडी हंबरडा
 ओढुनि अरिचीं अतडिं बांधुं या पट्टी तिला सोडा
 भले मराठे लढा तसेचि आलों मी सोडा
 लढा लढा सोडा हो मजला म्लेंच्छ पुरा झोडा
 होईल तोफ शिवबाची । क्षणीं दा क्षणिंची । खिंड लढवाची
 फेडाया ऋण या भूचे
 अजि उष्ण बिंदु रक्ताचे
 या मोजुनि मुद्दल साचे
 तिला व्याज स्वातंत्र्य देऊनि फेडा कर्जाला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १५
 काय वाजले बाजीराया बार न गडिं झाला
 शिळा कोसळे पान सळसळे पक्षी ओरडला

लढा तरी मग चला वीर हो रणांत घुसलों मी
 रक्ते मढवूं लढवुं खिंडिची तसू तसू भूमी
 शपथ तुम्हांला वृक्ष-पक्षि-जल-शिला-तेज-वारे !
 आम्ही पडतां तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे
 तों बार धडाधड झाले । प्राण परतले । हास्यमुख केले

हा पहिला बार शिवाचा

हा दुसरा निजधर्माचा

हा तिसरा निजदेशाचा

हा चवथा कर्तव्याचा

बार पांचवा धडाडला हर बोला जय झाला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १६
 खबरदार यमदुता ! पहुऱे श्रीबाजी प्रभु हा
 स्पर्श नको तद्विद्युतेजःपुंज दिव्य देहा
 स्वतंत्रतेच्या पूर्वी हा रणतीर्थाला गेला
 देशशत्रुरकांत न्हाऊनी लालभडक झाला
 त्याच्या वक्षःस्थळीं रुळे रिपु-रुळांची माला
 तीवर हरहर महादेव हा घोर मंत्र जपला
 बघ देवदृतही आले । सूर्य हे आले । इंद्र हे आले

सुरगुरु सुरतरु सार

अणि देव वर्षति तारे

मधु मृदुल वाहती वारे

ओवाळी सत्कीर्तिसुंदरी श्रीमत् बाजीला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १७
 दिव्य धुनीचा चकचकाट कां विश्वोदरिं भरला
 रथ श्रीमती स्वतंत्रताभगवतिचा अवतरला
 ऊठ चितोरा ऊठ देविला उत्थापन याया
 प्रतापसिंहा प्रथितविक्रमा उठिं मंगल समया
 भूमातेच्या तान्ह्या उठिं कां वीत-चिंत व्हा ना
 असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा

स्वतंत्रतेचा हा पोवाडा ऐकाया आला
 उठा सर्व स्वातंत्र्यवीरवर जयमंगल बोला
 श्रीस्वतंत्रता भगवती । आपुल्या रथीं । बाजिला घेती
 गंधर्व तनन तों करिती
 दुंदुभी नभीं दुमदुमती
 श्रीबाजी स्वर्गा जाती
 करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १८
 तदा मराठे रणीं पहुळले जे आणिक सुर ते
 पावनखिंडिंत बसुनि तिजसह जाति नभःपंथे
 श्रीबाजीचे रक्त पेरिलें खिंडिंत त्या काला
 म्हणुनि रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला
 अहो बंधुंनो ! पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी
 स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज का आजी ?
 विनवि विनायक यांतिल घ्यावें समजुनि अर्थाला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला
 स्वराज्य नाहीं स्वदेश नाहीं धिक् या देहाला
 चला घालुं स्वातंत्र्य-संगरीं रिपूवरी घाला १९
 नाशिक, १९०६

22 तारकांस पाहून

परिचय - मुंबई सोइन बैरिस्टर होण्यासाठी १९०६ साली विनायकराव विलायतेस निघाले. लांबच्या समुद्रप्रवासांत कित्येक दिवस खाली समुद्र नि वरती आकाश यांवाचून कांहींच दिसत नाहीं; वादळेही सुट्टात, समुद्र लागतो. घरचीं प्रियकर माणसें दुरावल्यामुळे मनास उदास वाटते. बहुतेक समुद्रप्रवाशांप्रमाणे पहिल्यानेंच घर सोडलेल्या तरूण विनायकरावांचेही मन प्रियजनांच्या आठवणी येऊन कासावीस होई. तेव्हां केवळ करमणूक म्हणून वादळी व निरभ रात्रीं ते बोटीच्या डेकवर फिरत. त्यावेळीं त्यांनी खालील कविता रचली.

चाल - चंद्रकांत राजाची

सुनील नभ हैं, सुंदर नभ हैं, नभ हैं अतल अहा
सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलचि हा
नक्षत्रांहीं तारांकित हैं नभ चमचम हांसे
प्रतिबिंबांहीं तसा सागरहि तारांकित भासे
नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई
नभांत जल तें, जलांत नभ तें संगमुनी जाई
खरा कोणता सागर यांतुनि वरतीं कीं खाली
खरे तसें आकाश कोणतें, गुंग मती झाली
आकाशींचे तारे सागरिं प्रतिबिंबित होती
किंवा आकाशी हे बिंबति सागरिंचे मोती
किंवा आकाशचि हैं सगळे कीं, सागर सगळा
भवसागर बोलती पुराणीं प्रथित ऋषी ज्याला

* * *

हे चांदणी ! सुखशीतल गमसी तशीच असशीना
आगची१ लागो लोळ आगिचा तुजसी वदत्याना
विमल विरल मेघांची दुलई ओढुनि निजलीसे
अशा अप्सरेचिया अवावृत वदनासम विलसें
आल्हादक किति चंद्रबिंब हैं नंदसुधा झरते
फुटो भिंग२ तें भिकार त्या जें मसणासम करते
चंद्र चांदण्या असेंच अंतर मापुनि देवानें
खचल्या नभीं नी नयनीं कांचा सुललित बेतानें
त्याचैं रिझवो रूप जना कीं आल्हादक कोळे

फुटोत ते त्या विद्युप करिते दुर्बिणिचे डोळे

* * *

कथिति ज्योतिषी तसे आजिचे लोळ कुणी तारे
असतिल दुसरे, नव्हेत हे, हे अमृत-बिंदु सारे !
कीं जैं असुरां-सुरांमधैं क्षीराभ्य-मथनकालीं
अमृत-कलश वरि येतां ओढाताण सबळ झाली
ओढाताणिंत इतस्ततः त्या अमृत-बिंदु गळले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले
कीं बघुनी अप्सरो-गर्णे हीं वसुधेवरि खालीं
चमेलि, जाई, जुई, मोगरा, मालतिही फुलली
त्यांच्या नंदन-वनिंहि असाविं ऐरीं काम्य फुलें
यास्तव पेरुनि देति अप्सरा हास्य नभीं अपुलें

१ ह्या चिमुकल्या चांदण्या नसून हे मोठमोठे ज्वालागोल-आगीचे डोंब आहेत असें जैं ज्योतिषशास्त्रज्ञ सांगतात त्यांच्या त्या शोधाला आग लागो. २ दुर्बिणीचे भिंग, कारण दुर्बिणीने चंद्र हा एक ओसाड, रुक्ष नि निर्जीव उपग्रह आहे असें दिसतें.

हास्य-लते सुरसुहासिनींच्या आलीं ऋतुंत फुलें
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले
थवे काजव्यांचे कीं नंदनवनिंच्या चकचकले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले
सुनिल शालुवरि मायेच्यां लकलकती टिकले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले
सुवर्ण-गौरा-गौरी श्रीहर लीलारत झाले
थाप पडे तों द्वारीं श्रीहरि भेटाया आले
नगना लगबग गिरिजा धांवे सावरुं शालूला
हिसका बसुनी हार गळ्यांतिल तटकन तो तुटला
त्या हारांतिल मोर्तीं सैरावैरा ओघळले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले
दशाननें पळवूनि जानकी नभःपर्यं नेली

अशुबिंदु जे देवी टपटप ढाळित त्या काळीं
 तेचि राहिले असे चकाकत जाणौं दिव्यबलें
 तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले
 आकाशाच्या ग्रंथ-संग्रहालयासि अर्पियला
 कालें२ ग्रंथ प्रचंड विश्वेतिहास जो लिहिला
 रौप्यमुद्रिकांकित तभदागां अनुक्रमें रचिले
 तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले

* * *

१ माया म्हणजे प्रकृतिदेवी. २ विश्वेतिहासाचा प्रचंड ग्रंथ काळाने लिहिला, कारण विश्वाच्या इतिहासाची माहिती काळापेक्षां कोणाला जास्त असणार आणि त्या विश्वेतिहासाच्या प्रचंड ग्रंथाला पुरेसें ग्रंथालय म्हणजे एकच आकाश.

परी सागरा, सांग काय ही लटपट ? ही कुठली
 चटकचांदणी कवण ? नभांतुनि निस्तुनिया विपलीं
 रात्रीं ऐशा अशी एकटी लगबगिने घुसली
 तुझिया जलमंदिरीं सर्वेचि दिसेनशी झाली
 लाजुं नको, जा भोग विलासा कामोत्सुक तूं ती
 तुझिया शतजलतरंगमंजुल॑ सुखा साथ दे ती
 प्रेमाची चांदणी परंतू ज्यांची दूर वसे
 किती प्रवासी तळमळती बा, तुझ्या निकट ऐसे
 तुझा तुझ्या चांदणिशीं पाहुनि प्रिय संगम साचा
 तव मत्सर ना, परी छळी त्या वियोग दयितांचा !

* * *

हे ता-यांनो, जाणतसां का कुठुनि तुम्ही आलां ?
 कुठें चाललां कवण हेतु ह्या असे प्रवासाला ?
 कवण हेतु तो ज्यास्तव तुम्हीं गगनगामि व्हावे
 सूर्यापासुनि इतुके दूरचि भूलें विचरावे
 गजराजाहुनि फुलपांखरुंची सुरंग शोभावे
 बीज फुलावे, फुलुनि सुकावे, सुकुनि बीज व्हावे
 लहान मोठीं घटीका-यंत्री बहुविध यंत्रे तीं

स्वस्वगतीनें परि एक्याची साध्यास्तव फिरती
असा कोणता हेतु जयाच्या सिध्दीस्तव साचीं
विश्वाच्या या चक्रे फिरती भव्य घड्याळाचीं
अम्हां कळेना म्हणूनि पुसतों तुम्हां कळे का तें

का न कळत वर्तावें जाणति इतकेंची जातें !

समुद्रमार्ग, १९०६

१ क्लेषानें 'जलतरंग' वाये.

23 श्रीमान् राजे कृष्णशहा यांस

क्षोक

यद्यद् विभूति-युतिमत्सुसत्त्वं
 तत्तद् मदात्म-प्रभवं शृणु त्वम्
 इति स्वयं श्रीभगवान् प्रसिद्धं
 गीता-वधू-रत्नमुवाच तत्त्वम्
 श्रीमान् नृपा ! तू युतिमान् तसाची
 विशिष्टता व्यक्त तुङ्यांत साची
 चिदंश ते यास्तव ईश्वराचे
 रूपी तुङ्या व्यक्त असावयाचे
 पट्टाभिषिक्ता ! स्वयमेव आणी
 सक्षेम कीं ती तव पट्टराणी
 कीं मौकिकीं, त्या सरितांत, आणी
 तुङ्या कृपाणांत सतेज पाणी१ ?
 परस्परालिंगन-लालसा ती
 नृपाल-राजी विसरोनि जाती
 सस्पर्ध यच्चुंबन जें कराया
 वर्धिष्णु कीं तो युवराज राया ?
 कीं कान्त-कंठी विलसे सलीला
 चंपावती चंपक-पुष्पमाला

१ जव्हार संस्थानचे अधिपति. २ हा क्षिष्ठ शब्द. तेज, जल आणि धारेची तीव्रता असे तीन अर्थ अनुक्रमे.

श्रीराजबंधु प्रमुखास राया
 सुदक्ष कीं लोकहिता कराया ?
 कीं द्रव्य आणी गुण ते निधानी१
 प्रपूर्ण ऐशी तव राजधानी
 गुणज, वेता, अधिकार-भारी
 समर्थ कीं तो तव कारभारी ?

लता तरु संगमिं हांसती कीं ?
 रता स्वकांतासि महासती कीं ?
 सुदुर्गंध कीं वत्ससहीत गाई ?
 तुझें नभीं कीं खग गीत गाई ?
 बंडासि दंडोनि प्रजा उदंड
 आनंदवी कीं तव राजदंड ?
 नराप्रती पाळूनियां त्रिकाल
 यथार्थ कीं त्वत्पदवी नृपाल ?
 आणी पवित्रा पदवी अशी ही
 नृपा तुला जो जगदीश ठेई
 तया चरित्र प्रभु राघवाचे
 अहर्निशीं वाचिसि कीं स्ववाचे ?
 सिंधुमधें राक्षस-बेट लंका
 दे रावणा जन्म जगत्कलंका
 गांजी बळे आर्य-वसुंधरा ही
 माता नृपा आपुलि सुंदराही

१ कोशांत.

भूकंदनें राघव चापपाणी
 सलज्ज आणी नयनांस पाणी
 म्हणे “रिपुनें उपमर्द केला
 धिक्कार माझ्या तरि जीविताला
 बटीक जाती असतांहि हाय
 राजा मला मी म्हणवीत काय
 छातीवरी रावण हाणि लाथा
 घालूं तरी कीं मुकुटासि माथा ?”
 शत्रूघरी श्रीरघुनाथ घाला
 घालावयाला चिर सज्ज झाला
 छाटी अरीच्या दशकंधराही

करी स्वयें मुक्त वसुंधरा ही
 चरित्र उब्दोधक राघवाचे
 चरित्र उत्तेजक राघवाचे
 चरित्र सांकेतिक राघवाचे ?
 अहर्निर्शीं वाचिसि कीं स्व-वाचे ?
 नृपा तुला तो जगदीश देई
 सद्राजवंशीं जनु पुण्यदायी
 तूं भाग्यशाली तुजवीण पाहीं
 तुझ्या प्रजे आश्रय अन्य नाहीं
 म्हणोनि एक्या करिं मागणीते
 स्वार्थार्थ कांहीं न लगे मला तै
 कमी तुम्हीं तें मज काय केले
 व्हावें तरी मन्मन हें भुकेले ?
 लंडन, १९०६

परंतु कीं आर्य-वसुंधरा ही
 माता नृपा आपुलि सुंदरा ही
 गेलें तिचें तें तिज यावयाते
 झटेन ह्या दे वचनासि माते

आर्या

दुर्गम जव्हारच्या त्या रानींचा व्याघ्र जो महाराणा
 श्रीकृष्ण शहा त्यांच्या राजसभे हा मदीय नजराणा
 लंडन, १९०७

24 हिंद सुंदरा ती ।

चाल - घेऊनि ये पंखा

हिंद सुंदरा ती, वसुंधरा । धन्य-प्रसवा ती ॥६॥

ऋग्यजुःसामवेदा । उपनिषत् ज्ञान छंदा

प्राचीना गायत्री । देवी संधात्री

१

भरद्वाज जनका । वसिष्ठ शुकसनका

श्रीगर्गा ऋषिवर्गा । अशां जन्मदात्री

२

रामायणकविला । श्रीमत् वाल्मिकिला

व्यासातें शिकवीते । बोल बोबडे ती

३

रघु नल दाशरथी । धर्मराज नृपती

हे मातर ! हे मातर । वदुनि जिला नमिती

४

गार्गयी विदुला । सीता द्रौपदिला

झांशीच्या लक्ष्मीला । उभदव दे पोटी

५

गौतम चैतन्या । गुरु नानकांना

स्तन्य जिचें धन्य करी । त्रिजगन्मान्या ती

६

प्रताप शिव बंदा । श्रीहगुरु गोविंदा

संभव दे उभदव दे । दे जी उत्सफूर्ती

७

शास्त्रांची सुखनी । सुकलांची नलिनी

सुजल जला, सुफल फला । रुचिर रस-स्त्रवती

८

देइ अशां प्रसवा । जिचा धन्य कुसवा

वसुमति ती दासी कां । क्षण तरि राहो ती ?

९

सूर्यग्रहणाचे । आयुः क्षण साचे

भास्वरची, अमर सदा । रघिमंडळदीसी

१०

शीघ्रचि होइल ती । मुक्ता शुभमूर्ती

स्वतंत्र ती, समर्थ ती । विश्वोद्धरणा ती

११

लंडन, १९०८

25 प्रियकर हिंदुस्थान

चाल - म्हातारा इतुका

सकल जगामधिं छान | अमुचें प्रियकर हिंदुस्थान

केवळ पंचप्राण | अमुचें सुंदर हिंदुस्थान ||६०||

बहुत पाहिले बहुत ऐकिले देश परी ते सान

सान मिसर पाताल आंगलभू सान चीन जापान

१

बहुत गिरी, परि तुझाच गिरीवर हिमालयाचा मान

कवण नदी दे श्रीगंगेसम पूत सुधाजल-पान

२

कस्त्री-मृग-परिमल-पूरित जिचें फुलावें रान

प्रभात-कालीं कोकिल-किलकिल-कुजित आमोद्यान

३

यज्ञ-धूम-सौगंध-मनोहर जिचें सामरव-गान

ऐकुनि येती जिथें कराया देव सोमरसपान

४

कालिदास कवि गाती, गौतम शिकविति सांख्यज्ञान

म्लेंच्छ-विनाशक विक्रम दे तुज स्वातंत्र्यश्रीदान

५

जिजा जन्म दे शिवाः^१ जिच्यास्तव गुरुर पुत्रांचे प्राण

जिच्यास्तवचि त्या कुमारिकांसी^२ विस्तवांत ये न्हाण

६

तुझ्या जलांहीं अनंत पितरां दिलें तिलांजलि-दान

पुण्यभूमि तूं ! पितृभूमि तूं ! तूं अमुचा अभिमान

७

जननि ! जगत्त्रयिं शक्त कोण जो करिल तुझा अपमान

प्राणदान-संसिध्द असुनि त्वत्-त्रिदश-कोटि संतान

८

जननि ! तुझ्या सन्मान-रक्षणीं अर्पु रणीं हे प्राण

शत्रुकंठ भंगोनि घालुं तुज दारूण रक्तस्नान

९

लंडन, १९०८

^१ शिवाजीस. ^२ गुरु गोविंदसिंग यांच्या चारही बालसुतांस धर्मकार्यार्थ बळी पडावें लागलें. पैकीं दोघां दहा बारा वर्षांच्या मुलांस मुसलमानांनीं ते मुसलमान होईनात म्हणून भिंतीत चिणून मारलें. दोघे लढाईत गुरुजींचे आज्ञेवरून घुसून अभिमन्युसारखे लढतलढत मेले. ^३ चितोडच्या वीरकन्यकांस.

26 प्रभाकरास

परिचय - विनायकरावांचा पहिला मुलगा प्रभाकर हा चार वर्षांचा होऊन लहानपणींच वारला. ती वार्ता युरोपमध्ये कळली तेंव्हा त्याच्या स्मृत्यर्थ त्यांनी ही कविता रचली.

चाल - चंद्रकांत राजाची

परिसुनि यौवन-लतिकेला तूं पहिले फूल फुले
 तनया, तनु थरथरली स्नेहें नेत्र स्निग्ध झाले
 परंतु अमुर्चे अभिनव यौवन, त्यांत पितृत्वाचा
 प्रथम समागम, गमुनी लज्जा-विनय मना साचा
 नवप्रसव तव जननी मजला दावित असतांही
 गुरुजन-मर्यादेने म्यां बहु पाहियले नाहीं
 चोरुनि घ्यावे कधीं कधीं तव अर्ध-चुंबनाते
 सुखोत्सवे तंव आपण होउनि नयन झांकती ते
 प्रभ्या प्रियकरा, होतासी बहु दिवस असा सखया
 अमूर्त तूं कल्पना एक मधु-मधुर अशी हृदया १
 शीघ्रचि सोडुनि अंक जननिचा दुदुदु धावत तूं
 घरांत फिरतां डोळे भरुनी पाहिन हा हेतू
 धरुनि मनीं मी उत्सुक असतां विदेश-गमनाचे
 प्रभ्या प्रियकरा ! कार्य उद्देले प्रियजन-विरहाचे
 मातृस्तनपानांत दंग तूं असतांना तुजला
 तव जननीसह चुंबुनि केले विदेश-गमनाला
 अंतरतां मज प्रीति-तरु-लता खेद अती झाला
 सत्य सांगतां, परी न गमला बहु तव विरह मला
 देशिं जसा होतास विदेशीं सन्निधचि सखया
 अमूर्त तूं कल्पना एक मधु-मधुर अशी हृदया २
 अतनु मूर्ति तव लटकुनि कितिदां हृदयाशीं निजली
 हसली कितिदां दिव्याशेने कितिदां ती सजली
 धर्म-कार्य-सिद्ध्यर्थ धाइनी रणीं खड्गपाणि
 बाल बाल-झुंजार आपुले श्रीगोविंदांनीं२
 छुतात्म होतां हसत पाहिले सुकीर्ति परिसुनि ती

म्यांहि कितीदां रणीं पाहिली अमूर्त तव मूर्ती
एके समयीं प्रभ्या प्रियाळा । विषम वृत्त आले
वसंतविव्हल लतातरु ते विव्हल बङ्ग झाले
मृत्यू-वंचके हरुनि मूर्ती तव वंचित त्यां केले
परी सत्य सांगतां न कांहीं हरुनि मम नेले
पूर्वि जसा होतास अससि तूं नंतरही सख्या
अमूर्त तूं कल्पना एक मधु-मधुर अशी हृदया
हृदय जोंवरी प्रभ्या प्रियाळा, असाचि तिथ राहे
पूर्वाजित मद-हृदय गृह असे तुझेंचि तनया हे
परि जें वारे क्रुद्ध वर्षती मेघ-शिला-धारा
सुरक्षित न हें गमे गृह सख्या तुझिया आधारा

३

१ सांगायचे तर. २ गुरु गोविंदसिंग यांनी. ३ मैत्रिणी व मित्र.

महाराष्ट्र-वाक् सुंदरीसर्वे श्रीगोविंदाते
विहार जेथे अखंड सुंदर-मणिमयमंदिर ते
तुला गेह॑ हें यास्तव अर्पी सरस्वती स्वकरै
जिथे क्रांतिचे शिवूं न शकती अग्नि-मेघ-वारे
अमर-मंदिरीं नांद सदोदित सलील बाळा, या
अमूर्त तूं कल्पना एक मधु-मधुर अशी हृदया
लंडन, १९०९

४

पश्चाल्लेख
जिथे न शकती शिवूं भासले अग्नि मेघ वारे
तिथेही शकले शिवूं क्रांतिचे अग्नि-मेघ बा रे
अंदमान, १९१२

१ क्रांतीच्या झंझावातांत हें माझें हृदय-हा देह सांपडलेला म्हणून-तुला राहण्यास सुरक्षित नाहीं. म्हणून तुझी स्मृति चिरकाल सुरक्षित रहावी यास्तव गोविंदसिंगाच्या पराक्रमाचा गौरव ज्या शीखेतिहासांत आहे त्या इतिहासाचा मराठींत रचलेला जो ग्रंथ मीं लिहिला तो तुझ्या नांवे अर्पण करतों. म्हणजे तो ग्रंथ आहें तों तुझी स्मृती राहील. अशा भावनेने ही कविता अर्पणपत्रिका म्हणून लिहिली. २ परंतु सावरकरांचा तो

शीखेतिहासकी जस झाला. प्रसिद्ध होण्यापूर्वीच हस्तलिखित धरले गेले. क्रांतीच्या आर्गीत जें स्थान सुरक्षित वाटले तेंही त्या आर्गीत दग्ध झाले. त्या आश्चर्याचा ह्या पश्चाल्लेखांत उल्लेख आहे.

27 सागरास

परिचय - अभिनव भारत या संस्थेवर वक्रदृष्टी झाल्यामुळे अतःपर आपल्याला हिंदुस्थानला परततां येणार नाहीं व आपण लवकरच धरले जाऊ असें विनायकरावांस निश्चितपणे वाटले. त्यावेळीं समुद्रकांठीं ते गेले असतां स्वजनांची आठवण होऊन त्यांनी ही कविता लिहिली.

चाल - अजि अक्रुर हा

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं । सृष्टिची विविधता पाहं
तडं जननी-हृद् विरहशंकितहि झाले । परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वयं मीच पृष्ठि वाहीन । त्वरित या परत आणीन

विश्वसलों या तव वचनीं । मी

जगदनुभव-योगें बनुनी । मी

तव अधिक शक्त उद्धरणीं । मी

येईन त्वरें कथुन सोडिले तिजला । सागरा, प्राण तळमळला १

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साढुं या पुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमने मीं वेचियलों या भावें । कीं तिनें सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार वियेचा

ती आम्रवृक्षवत्सलता । रे

नवकुसुमयुता त्या सुलता । रे

तो बाल गुलाबहि आतां । रे

फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला २

नभिं नक्षत्रे बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इयें भट्य परी मज भारी । आइची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंचा
भुलविणे व्यर्थ हें आतां । रे
बहु जिवलग गमतें चिता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे

तद्विरहाची शपथ घालितों तुजला । सागरा, प्राण तळमळला ३

या फेन-मिषें हंससि निर्दया कैसा । कां वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिठनि का आंगलभूमिते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशीं
तरि आंगलभूमि-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हैं अगस्तिस आतां । रे
जो आचमनिं एक क्षणिं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला ४
ब्रायटन, १९०९

28 सांत्वन

परिचय - १९०९ सालच्या जून महिन्यांत श्री. गणेशपंत सावरकरांना जन्मठेप काळेपाण्याची शिक्षा व लवकरच पुढे त्यांचे धाकटे बंधु “बाळ” (डॉ. सावरकर) यांसही अटक झाली! या दोन्ही बातम्या गणेशपंतांच्या पत्री यशोदाबाई यांनी विनायकराव यांना विलायतेस कळविल्या. तेव्हा निराधार व संत्रस्त झालेल्या आपल्या दुःखी भावजयीस त्यांनी घाईघाईने हें उतर लिहून टाकले.

ओवी

जयासी तुवां प्रतिपाळीले | मातेचे स्मरण होऊन न दिले
 श्रीमती वहिनी वत्सले | बंधु तुझा तो तुज नर्मी
 आशीर्वादपत्र पावले | जै लिहिले तें ध्यानीं आले
 मानस प्रमुदित झाले | धन्यता वाटली उदंड
 धन्य धन्य आपुला वंश | सुनिश्चये ईश्वरी अंश
 कीं रामसेवा-पुण्य-लेश | आपुल्या भाग्यीं लाधला

२

अनेक फुले फुलतीं | फुलोनियां सुकोन जाती
 कोणीं त्यांची महती गणती | ठेविली असे
 परी जै गजेंद्रशुंडेने उपटिले | श्रीहरीसाठीं मेले
 कमलफूल तें अमर ठेले | मोक्षदातें पावन
 त्या पुण्य गजेंद्रासमची | मुमुक्षु-स्थिती भारतीची
 करुणारवे ती याची | इंदीवरश्यामा श्रीरामा
 स्वोद्यानीं तिनें यावे | आपुल्या फुलास भुलावे
 खुडोनियां अर्पण करावे | श्रीरामचरणां
 धन्य धन्य आपुला वंश | सुनिश्चये ईश्वरी अंश
 श्री-राम-सेवा-पुण्य-लेश | आपुल्या भाग्यीं लाधला

३

अशींच सर्व फुले खुडावीं | श्रीरामचरणीं अर्पण व्हावीं
 कांहीं सार्थकता घडावी | या नशर देहाची
 अमर होय ती वंशलता | निर्वश जीचा देवांकरितां
 दिगर्तीं पसरे सुगंधता | लोकहितपरिमलाची
 सुकुमार आमुच्या अनंत फुलां | गुंफोनि करा हो सुमन-माला

नवरात्रीच्या नवकाला । मातृभूमी वत्सले
एकदां नवरात्र संपली । नवमाला पूर्ण झाली
कुलदेवी प्रकटेल काली । विजयालक्ष्मी पावन

४

तूं धैर्याची अससी मूर्ति । माझे वहिनी, माझे स्फूर्ति
रामसेवाव्रताची पूर्ति । ब्रीद तुझे आर्थिंच
महत्कार्याचे कंकण धरिले । आतां महत्तमत्य पाहिजे बाणले
ऐसें वर्तन पाहिजे केले । कीं जें पसंत पडले संतांना
अनेक पूर्वज ऋषीश्वर । अजात वंशजांचे संभार
साधु साधु गर्जतील । ऐसें वर्तणे या काला

लंडन, १९०९

29 माझें मृत्युपत्र

परिचय - १९१० च्या मार्चमध्ये विनायकराव विलायतेत पकडले गेले. तेंव्हा या जन्मांत जिची पुन्हा भेट होणे जवळ जवळ असंभवनीय झालेले होतें त्या आपल्या पूजनीय वहिनीस आपल्या अटकेच्या वृत्तकथनाचा कुठारघात करण्याचें कटुकर्तव्य करतांनाच त्यांतील उदात आकर्षक दिव्य मर्म व्यक्त करण्यास्तव विनायकरावांनी लंडनमधील ब्रिक्स्टन जेलमधून आपल्या या जन्मांतला बहुधा शेवटचा होऊं पाहणारा हा निरोप-हें मृत्युपत्र-लिह्न धाडिले होतें.

वसंततिलका

वैशाखिंचा कुमुदनाथ नभांत हांसे
 यच्चंद्रिका धवल सौधतर्लीं विलासे
 घाली स्वयें जल जिला प्रिय बाळ लोभें
 जाई फुले, परिमले सुमनांत शोभे
 आले घरीं सकल आस-सुहृद् जिवाचे
 आनंदमग्न कुल गोकुल काय साचे
 आदर्श दीसि-शुचिता-धृति-यौवनांचे
 पाहुनि जें तरुणमंडळ, कीर्ति नाचे
 प्रेमे हृदें विकसर्लीं नव यौवनाच्या
 गंधें सुवासित उदात सुसंस्कृतीच्या
 दिव्या लता-तरुंसि जें गृह बाग झाला
 ज्या पौर हर्षित वदे जन 'धर्म-शाळा'
 सैंपाक त्वां निजकरें कुशलें करावा
 प्रेमे तुझ्या अधिकची सु-रसाल व्हावा
 संवाद सर्व मिळुनी करितां नितांत
 जेवावयासि बसलों जडं चांदण्यांत
 श्रीरामचंद्र-वनवास-कथा रसाला
 कीं केविं देश इटली रिपुमुक्त झाला
 तानाजिचा समरधीर तसा पवाडा
 गावा चितोरगड वा शनवारवाडा
 झाली कशी प्रियकरा अपुली अनाथा
 दुर्दास्यखिन्न शरभिन्न विपन्न माता

शोकें विवंचुनि तिच्या जइ मोचनाचे
 केले अनंत तरुणां उपदेश साचे
 झाल्या तदा प्रियकरांसह आणभाका
 त्या सर्व देवि वहिनी स्मरती तुम्हां का ?
 'बाजी प्रभु ठरु' वदे युवसंघ सर्व
 'आम्ही चितोरयुवती' युवती सर्गव
 कीं घेतलें व्रत न हैं अमिंहं अंधतेनें
 लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग-मानें
 जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
 बुध्याचि वाण धरिलें करिं हैं सतीचें

२

ज्या होति तें प्रियजनांसह आणभाका
 त्यांतें स्मरोनि मग सांप्रत हैं विलोका
 नाहीं पुरीं उलटलीं जरि आठ वर्षे
 तें कार्यसिध्द इतुकी मन कां न हर्षे ?
 आसेतु-पर्वत उचंबळला प्रदेश
 वीराकृती धरित टाकुनि दीनवेष
 भक्तांचिया रघुपदीं झुलताति झुंडी
 जाज्वल्य होयहि हुताशन यजकुंडी
 तो यज्ञ सिध्द करण्यास्तव उग्र दीक्षा
 जे घेति येझ तझं तत्कृतिची परीक्षा
 "विश्वाचिया अखिल मंगल-धारणाला
 बोला असे कवण भक्ष्य हुताशनाला ?"
 आमंत्रण प्रभु रघुतम सोडितां हैं
 दिव्यार्थ, देव ! अमुचे कुल सज्ज आहे
 हे साधिव, गर्जुनि असें पहिल्या हवीचा
 हा ईश्वरीं मिळविला अमिंहं मान साचा
 धर्मार्थ देह वदलों ठरलें नितांत
 ते बोल फोल नच बालिश बायकांत

ना भंगली भिठ्ठियां धृति यातनांना
 निष्काम-कर्मरति योगहि खंडिला ना
 ज्या होति तें प्रियजनांसह आणभाका
 केळ्याचि सत्य कृतिनें अजि ह्या विलोका
 दीसानलांत निजमातृ-विमोचनार्थ
 हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलों कृतार्थ

३

हे मातृभूमि ! तुजला मन वाहियेले
 वकृत्व वाग्यभवही तुज अर्पियेले
 तुर्तेंचि अर्पिलि नवी कविता रसाला
 लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला
 त्वत्स्थंडिलीं ढकलिले प्रिय मित्रसंघा
 केले स्वयं दहन यौवन-देह-भोगां
 त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
 तत्सेवनींच गमली रघुवीर-सेवा
 त्वत्स्थंडिलीं ढकलिली गृहवितमता
 दावानलांत वहिनी नवपुत्रकान्ता
 त्वत्स्थंडिलीं अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु
 केला हवी परमकारुण पुण्यसिंधु
 त्वत्स्थंडिलावरि बळी प्रिय बाल झाला
 त्वत्स्थंडिलीं बघ अतां मम देह ठेला
 हैं काय, बंधु असतों जरि सात आम्ही
 त्वत्स्थंडिलींच असते दिधले बळी मीं
 संतान या भरतभूमिस तीस कोटि
 जे मातृभक्ती-रत सज्जन धन्य होती
 हैं आपुले कुलहि त्यांमधिं ईश्वरांश
 निर्वश होउनि ठरेल अखंड-वंश

४

कीं तें ठरोहि अथवा न ठरो परंतु

हे मातृभू अम्हि असों परिपूर्ण-हेतु
दीसानलांत निज-मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलों कृतार्थ
ऐसें विवंचुनि, अहो वहिनी ! व्रतातें
पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेतें
श्रीपार्वती तप करी हिमपर्वतीं ती
कीं विस्तवांत हसल्या बद्ध राजपूती
तें भारतीय अबला-बलतेज कांहीं
अद्यापि या भरतभूमिंत लुस नाहीं
हें सिद्ध होइल असेंचि उदार उग्र
वीरांगने, तव सुवर्तन हो समग्र
माझा निरोप तुज येथुनि हाच देवी
हा वत्स वत्सल तुङ्या पदिं शीर्ष ठेवी
सप्रेम अर्पण असो प्रणती तुम्हांतें
आलिंगन प्रियकरा मम अंगनेतें
कीं घेतले व्रत न हें अम्हिं अंधतेनें
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग-मानें
जें दिव्य, दाहक म्हणूनि असावयाचें
बुध्याचि वाण धरिलें करिं हें सतीचें
लंडन, १९१०

^१ क्षणिक उत्तेजनाने किंवा आंधक्या अवसानाने नव्हे तर बुधिदपूर्वक विचार करून.

30 पहिला हसा

परिचय - १९१० सालचा डिसेंबर. खटल्याचा निर्णय लागून फांशीची व काळेपाण्याची शिक्षा आरोपितांस होणार | विनायकरावांना सर्वात कठोरतम शिक्षा मिळून त्यांचे स्वतंत्र आयुष्याचा अंत होणार हैं पाहून त्यांनी आपल्या बरोबरच्या देशभक्तांत जे शीघ्र सुटण्याचा संभव होता त्यांचे हस्ते आपल्या मातृभूमिस व देशबांधवांस त्यांच्या ऋणाच्या फेडीचा हा पहिला हसा धाडला.

चाल - वसंतीं बघुनि

मानुनि घे साची | जननि गे | मानुनि घे साची

अल्प स्वल्प तरि सेवा अपुल्या अर्भक बालांची ॥४३.॥

ऋण हैं बहु झालैं | तुङ्या स्तर्नीचें स्तन्य पाजुनि धन्य अम्हा केलैं

ऋण ते फेडाया | हसा पहिला तस स्थांडिलिं देह अर्पितो हा

सर्वेचि जन्मुनियां | त्वन्मोचनहवनांत हवी करुं पुनः पुन्हा काया

सारथी जिचा अभिमानी | कृष्णजी आणी | राम सेनानी

अशि तीस कोटि तव सेना

ती अम्हांविना थांबेना

परि करुनि दुष्टदलदलना

रोंविलची स्वकरीं | स्वातंत्र्याचा हिमालयावरि झेंडा जरतारी १

मुंवई, १९१०

31 एकलकोँडी

परिचय - संसर्ज नांवाचे एक दीर्घ काव्य विनायकरावांनी लिहिले आहे. त्या काव्यांतील या उत्ता-यांत मुंबईच्या डॉगरी तुरुंगांतील भ्याण एकलकोँडीचें वर्णन आले आहे.

आर्या

लांब नकु न पदें जी रुंद पदें पांचही नसे पुरती,
यद्धितींच्या भ्यसम काळें डांबर अलंकृती वरती
खिडकी ना जाळी ना एकहि खोली, अशीच अभगा, जे
बंदीशालेमधिं ही एकलकोँडी म्हणोनिया गाजे ।
लोहगजांचे तिज हें दार अरुंदचि दिनीहि कुलुपाते
लावूनि बंद ठेवायासी केवल, न चक्षु घूकाते
इतुकै पूर्ण विसंगत गमती । बाजूंसि एकही न वसे
नीचहि हो परि माणुस कोणि न बोलावया मिळे नवसें,
तैसेंचि हें जेथें तरुपल्लवही मिळे न नवसासी
अंगण अरुंद पुढती दुर्मुखलेलें, जयांत दिवसासी
वाळत उन्हांत पडती कैयांचीं कांबळीं अणी तरटीं,
कोटावरी समोरी बांधितसे घूक कावळा घरटीं
मानव जाति-बहिष्कृत, पाढ्हंही ज्या मनांत दचकावें,
एक्या राज्यास्तवही ज्या संबोधावयासि वचकावें
संवादप्रिय इतुका मनुज मनाचा निसर्ग । पापांशीं
ऐशासही शिराणी गमते बोलावयास, जें पाशीं
वागदुष्काळाच्या ह्या तळमळतो जीव कीं तुरुंगांत
चड्डी आणिक बंडी खाटीची रखरखीत अंगांत
टोपी नामा पिवळी झोळी झांकीत कवच माथ्याचें,
एक चवाळे काळे, शयना कांटेरि तरट काथ्याचें
स्नाना पाना प्रातर्विधीसमयास्तवहि एकची होतें
जलपात्र, अपात्रहि जें जस्ती हस्तार्थ मापटे हो तें,
जस्ती पदक प्रतिपदिं वक्षिं पुकारीत सजा सदा रुळतें,
चरणांत लोहदंडा बेडी दुस्वन भ्याण खळखळते
वाळे जिचे सकीलक-कंटक, ती तीन शेर वजनाची,

खाई दैवहतांचीं सोलुनि जी कातडीं नव जर्नीचीं-
बिलगे कटिसी ती, पद टाकूं नेदीच सहज दिवसाही,
वळतां स्वप्नीं पुसल्याविण डसतेची, न भंग लव साही
नवपद खोलीमाझीं जेवूं बैसे तिथेंचि जड कुंडी
हट्टें फुंकुनियां जी घाण, घाणा करीत रडकुंडी
खायासि खापराची थाली, लंगोटि ही क्वचित, सारा
संसार आमुचा हा, शिकवी तदधिक अवश्य न पसारा
मुंबई, १९१०

32 फुलबाग

परिचय - कमला या काव्यकथेच्या आरंभी हैं मनोहर कल्पना-विकासांनी नटलेले फुलबागेचे वर्णन आले आहे.

अनुष्टुभू

फुलबाग किती शोभे लहान, नचवी, करी
 नटुनी थटुनी नाना नखरे वरचेवरी
 हिरवाचि कर्धी शालू सित मलमलिचा कर्धी
 रेशमी जरतारी वा जयाच्या पदरामर्धी
 नित्य ताजे जिते मोती^१ पाच माणिक जन्मती
 पवनेच तसें त्यांसी नटवी डुलवी किती !
 हांसतां कुंददंती ती जितमन्मथ मोहवी
 सुगंध सौम्य हास्याची ज्या चोरोनी नवी नवी
 कलार एकेक या लोकीं कामिनी सकला करीं
 विश्वमोहक लावण्या निज, त्या मुकुटा धरी !^{१०}
 नौकेंत कौमुदीच्या ही नटली कितिदां तरी
 बाग योजनगंधाः^३ त्या वनदेव-पराशरीं
 मांडविः^४ ही प्रवेशाची जाईनें विणिली जिला
 फुले हीं हसरीं ये त्या आदरीति पलोपला !

^१ निरनिराळ्या रंगांचिं फुले. ^२ कला - कुंददंतीच्या हास्याची एकेक कला म्हणजे बागेच्या बहरांतील एकेक फूलः तें सुंदरी आपल्या केसांत खोंवून आपल्या सौंदर्यावर मुकुट चढवितात. ^३ क्षेषार्थांनें पराशराशीं रमलेल्या मत्स्यगंधेस उल्लेखिले आहे. ^४ कमान.

फुले ? अहा फुले ना तीं उद्यानीं विहरावया
 रात्रींत चोरुनी येतां अप्सरा, धरिलें जयां
 नोंद त्या दिव्य पाप्यांची ठेवूं जाइवरी असे
 चुंबनांचेंचि^१ त्यांच्या घे देवी द्वारप हे ठसे !
 वीथिकार कदलींची ही उद्यानांतिल मर्मरी
 तया सुरेखिल्या पंथाचिया दों तटिं शोभली; ^{२०}
 येत्या जात्यावरी मर्यादेनें आनतशा शिरीं

वारी विंजणवा-याशीं, आतपत्र अणी धरी;
 निर्गंधते करी क्षम्या नम्रता कर जोडितीं
 अशीं केळफुले, गो-या गोड केळफण्या किती,
 दलें सुलोल, हीं सारीं दाटतां मिसळोनि, ते
 अव्यवस्थितशी शोभा बघुनी मनिं भासते
 कालिंदीपुलिनामाजि जयांहीं उपभोगिला
 यथेच्छ वनमालीसी; पूर्त, तृस, सुशीतला,
 भुक्तकामा, रतिश्रांता, आत्मा एक जयां हरी-
 सखी म्हणुनि ज्या झाल्या, समतृस परस्परीं ३०
 विगतेषा म्हणूनिया, जातां वल्लभ त्याच का
 तशा शून्यमना मार्गी उभ्या ह्या व्रजगोपिका ?
 कंठांत एकमेकींच्या घालुनी करपल्लवा,
 जातांही हरि तैशाचि कुडमलांजलि अन्य वा

१ साध्या अपराध्यांचे आंगठ्यांचे ठसे घेतात. पण चोरिंत सांपडलेल्या अप्सरांच्या, त्या दिव्य अपराधी म्हणून, चुंबनांचेच ठसे द्वारपालिकांनी घेतले. तेच फुलांसारखे भासत होते. २ ओळ.

लोल कोमल पंख्यांसी कुणी पालवितां करी
 गालागालांसि लावोनी मागली पुढती वरी
 हेमगौरमुखा कोणी सनाल अपुल्या सखी
 स्कंधीं सखीचिया ठेवी पाठिशीं लगटूनि कीं !
 शेवंती२ ही, हरीं गेला चढाई करूनी तदा
 कुसुमाकर कीं कल्पी ढाल ही कुसुमायुधा ! ४०
 आणि हे सोनचांफ्या, तूं शिकलासि तरी कुर्ठे
 ही दिव्य किमया आम्हां स्वयंमन्य नरां जिथे
 रुप्याचेही करायासी जड स्वर्ण न साधते,
 ओल्या मार्तींत सूर्याचीं किरणे पिळुनी तिर्थे
 मृदूचेतन सोन्याचीं, स्वर्णचंपक, हीं फुले
 सुगंधी तुज पाहोनी निर्मितां मन हें भुले !
 प्रियाची सोनचाफ्यांची, चमेली किति ही खुले

तो तिच्यावरि ती त्याच्यावरतीं उधळी फुले !
जातिनें शुचिवर्णा३ जी, जी भूषा४ ललनाजना
याचकांच्या सदा झुंडी झुलती मधु-भोजना ५०

१ हे आणि मागील ओळींतील शब्द केळींच्या आणि गोर्पीच्या दुहेरी वर्णनास एकत्र व्यक्तिविणारे दृव्यर्थी आहेत.
२ शेवंतीचे फूल, शंकरावर चढाई करून मदन गेला तेंव्हा त्या कुसुमायुधाच्या हातांत वसंतानें ही ढाल दिली असावी. ३-४ हे शब्द आणि पुढील सारे वर्णन केतकीच्या आणि कोण्या दानशूर प्रथितयश महिलेच्या वर्णनास एकत्र व्यक्तिविणारे असे दृव्यर्थी आहे. जसें शुचिवर्णा॒ः रंगानें निर्मळ किंवा उच्च वर्णीय, शुद्ध कुलांतली.

दानशूर जिच्या दारीं, देवाच्या सुभगा पदा-
कीं शशी१ स्वकला तैशी-शकला तनुच्या सदा
अर्ची जी अर्पुनी॒ः साधूं स्वार्थ ? ना लवलेश ना
परी केवळ कल्याणा लोकांच्या, मुनिसाधना
करूं सांगे तयां देऊं मोक्ष मुक्ती पडे गळां
गौरी गौरीहराच्या जी निष्कामा, अजि तूं बरा
तया ह्या केतकीच्या, हे गंधवाहर ! दिशा दिशा
प्रसिद्ध गुणगंधाच्या करिसी धवला यशा
आणि मात्र यशासीची ! खरी खोटि कशी परी
उक्ती कुत्सित कीं हीच्या भुजंग३ लपती घरीं ६०
अवाक्षरहि ना तीचें वदतां ! तुज तेंच कीं,
पावना पवना, शोभे ! स्वार्थविन्मुखता निकी
ही ज्यांची, मंगला लाखों लोकांच्या झिजती, जया-
विना वसुंधरा व्हावी अल्परत्ना, अशा तयां
जगदर्मी महात्म्यांच्या गृहस्खलित मानिती
स्पृहणीय न तत्रापि गोपनीयचि सन्मती !
पुन्हा छुडकितां मातें फिरे काय असा अतां
क्रुद्ध हा त्या त्रिनेत्राचा तिजा नेत्रचि जाळिता॑ः
पाहुनि भास्करा भारी खाई धास्ती अनंगही,
कीं दुःखे पोळली जिव्हा पी ते फुकुनि ताकही ७०

१ चंद्र देवांना एकेक कला पिझं देतो, केवडासुध्दां एकेक पान देवाला वाहूं देतो. २ गौरी गळ्यांत पडली तरी गौरीहर विरागी, त्याहून हे वा-या तूं बरा, कारण केतकी गळ्यांत पडतांच तिचा सुगंध तूं दिशादिशांत पसरवितोस. ३ साप किंवा प्रछन्न प्रियकर.

म्हणूनीच गमे नेमी मीनकेतन हा खुळा
 गुस हेरचि सूर्याच्यावरी, सूर्यफुलाः, तुला !
 तरीच तूं सदा डोळा ठेवितोसि रवीवरी
 अनंग तरिची दंगा भारी रात्रिंतुनी करी !
 नाना बालतरु देशा-विदेशांतिल आणुनि,
 फुले किती अशीं ज्यांचीं पाने रंगित देखणीं
 तर्शींच फुलझाडेही विचित्र नटवीं किती,
 कुंड्याकुंड्यांतुनी होतीं गुच्छांहीं रचिली पर्थीं
 सभोंते फुलबागेच्या वर्तुलाकृति रेखिले
 तृणस्तबक जे गार हिरवे हिरवे खुले: ८०
 प्रभारीं तृणवेलीसी त्यांतल्या धवलीं अती,
 अती चिमुकलीं, लाखों फुलेही फुलतां किती
 मनोज तरि ती शोभा ! यामिनींत, गमे हृदीं,
 होती वहात जी येथें ज्योत्स्नेची रसिता नदी
 प्रभातिंच्या हिमें कांती घनीभवन घे नवे:
 चकाकर्तीं फुले ना हीं चांदण्याचे रवे रवे !
 वशीकरणचूर्णासी देत त्यास तिला हरूं,
 मंत्र गुंजत त्या भोगक्षमा ज्या कलिका करूं,
 ह्या फुला त्या फुलीं राजी करवीत परोपरी,
 हिंचे चुंबन दे त्यासी त्याचें देत हिला, अली, ९०

१ सूर्य हा शंकराचा तिसरा डोळा असा भास होऊन त्यावर नजर ठेवण्याचें काम मदनानें सूर्यफुलाकडे सोपविलें.
 सूर्य मावळतांच अर्थात मदनाचा दंगा सुरु होतो. २ भृंग.

दयितादयितांमाजी सुमलोकांतल्या पहा
 घाली खेपा मधावारी मदनाचा दलाल हा !
 धोत-याचीं महादेवा फुलांत रुचलीं फुले,

गुणांधत्वहि मोठ्यांचे मोठेची असणे बरे !
फूल ह्या निशिगंधाचे हैं अधीरविते हृदे
कामसेनापुरोगमी रौप्यशृंगचि काय ते !
छोटेसे स्फटिकांचे हैं अष्टपैलु मधें खुले
लीलासर, सदा पूर्ण स्वादु शीतलशा जले
कारंजे शतधारांचे कासारांत तया उडे
नृत्यबिंदुवरी त्याच्या तेजोबिंब यदा पडे १००
तदा गमे असा लीलासर उडत ये तया
थगा इंद्रधनुष्याच्या पिलांचा विहरावया !
जलार्धमग्ननाला ह्या शोभती नलिनी तशा
शोभती लाजत्या गोपी यमुनेंत तई जशा
हृच्छोर पोर नंदाचा वसने हरि ज्या क्षणा
आणि त्या प्रिय पाप्याच्या हट्टी तुष्ट करूं मना
शक्य तों नगन तन्वंगे करूनि वरती जला,
दे ना रे हरि वस्त्रे तीं | गोपी याचिती आकुला
-नायकेचि परी खोटा, या तशाच म्हणे, वरी
छंदे त्या कीं मृगी तैशा होत कर्षित सुंदरी ११०
आल्या तीरीं अहा, तीरावरी नवनवे तधीं
लावण्याचे पुटांतूनी पुट दिव्य पदोपदीं
घेत घेत विकासा जें रविसी नमिले करै,
वायु निश्चेष, सुर्याचे अंशु आनत, आदरे
करीत तइं जे देवप्रिय दर्शित जाहले
विश्वमोहन मद्याचे पेले, चेतन पोवळे,
जीवनाच्या उषा ज्या, जीं हृदये रतिचीं निकीं
प्रेमकल्पसुमें तीं हीं फुलले न गुलाब कीं !
अंदमान, १९११

33 चांदोबा चांदोबा ! भागलास का ?

परिचय - अंदमानच्या कारागारांतील खोल्यांची बदली होतां होतां एकदा रात्रीं चंद्राची कोर दिसावी अशा खोलींत विनायकरावांची वस्ती झाली. फार दिवसांनी एकाएकीच चंद्राची कोर पाहून जो मनोरम आनंद झाला त्या भरांत निश्चिंतपणे चवाळ्यावर पढून चंद्र बघत ते कितीतरी वेळ पढून होते. त्यावेळेस अगदीं बालपणीं घरीं आणि आजोळी चांदण्यांत लहानपणाचें तें 'चांदोबा चांदोबाचें' गाणे गात जे खेळ खेळले होते, त्यांच्या चिमुकल्या आठवणी त्यांना येऊ लागल्या. किती वेळ तरी त्या एकलकॉडींत हैं मोहक 'चांदोबा चांदोबाचें' लहानपणाचें गाणे गुणगुणत असतांना वाटलेली ती कारागारांतल्या भयाण रात्रींतील क्षणिक मनोरमता या गाण्यांत गाइली आहे.

चाल - धिन्ना धिन्नक धीना धी

तुरुंगांत मी तदा तसा । सुखीं हरखलों स्वर्गीं जसा
सायंकाळी बंयांतें । कोठड्यांतुनी कोंडुनि ते
कारेचे या अधिकारी । जाती अपुल्या परत घरीं
रखवालें हे रात्रिमधीं । मारिति फे-या कर्धीमधीं
दुष्ट स्वप्ने वायुवरी । येती जाती परोपरी
तुरुंग दगडी राक्षस हा । पचवित अन्ना गुंग पहा
मधेंच दचकुनि किंकाळी । झोंपहि मारी क्वचित् जरी
कारेची या तरी किती । निर्जन वनसम ही शांति !
लोहगजाची जी जाळी । कोठडीस मम तीखालीं
टाकुनि कांबळी मी अपुली । टाकित अंगा तों दिसली
समोरची नभिं मज देखा । चमकत चिमुकलि शशिलेखा
'शशिलेखा ! रे शशिलेखा !' माववुं शकुनि न त्या हरिखा
टाळी वाजवुनि मींच मर्शीं । कथिली वार्ता अभ्दुतशी
सहा सहा महिन्यांत कर्धीं । चंद्र दिसेना बंदिमधीं
वर्षहि न जिथें तिथी तिथें । कळणे कैशी तरिही ते
असेल पंचमिचतुर्थिची । कोर कोवळ्या चंद्राची
प्रथमचि दिसला चंद्र जना । नसेल गमला तेंहि मना
हर्ष तसा तें मज गमला । आनंदाला भर आला
बुध्दी-मर्नीं तें क्षणीं परी । बोलाचाली ही झालीः
"प्रमुदें होतो । शोकचि अंतीं " । "जातांना ती-
शशिलेखा ? । नसेलां का । कर्धीं फुका

१ बुध्दि म्हणाली “ तुझी जन्मगांठ दुःखाशीं मारलेली आहे म्हणून क्षणिक आनंदांत लिस होऊ नकोस, नाहींतर पुढे शोक होईल. ” मन उत्तरले, “तें कां ? ही आनंदाची चंद्रकोर चटकन् दिसेनाशी होईल म्हणून ना ? पण दुःखाच्या अनंत अंधा-या रात्री मीं ज्या काढल्या आणि काढीत आहे त्यांत आनंदाच्या चंद्रकोरीसाठीं ती नव्हती म्हणून, फारसा झुरत कोठे पडलों होतों ? नसली तर नसली, पण जर सहज दिसली तर मग त्या आनंदाच्या चंद्रकोरीला ती सहज दिसते आहे तोवर, कां हंसत हंसत पाहून घेऊ नये ? नसत्या सुखासाठीं रडत बसू नये, तसेच असल्या सुखांतही रडत बसू नये !

झुरलों मी ? मग असतां ती ! येवो न मुदा कां भरती ?”

तुरुंगांत मी तदा तसा ! सुखीं हरखलों स्वर्गीं जसा !

२

आनंदाचा पूर परी | मधैंच बुडवित ती सारी
बोलाचाली नेइ मला | उंच उंच त्या उंच स्थला
पुरांत मिसळति पूर जिथे | नीलाचे१ अणि अनिलाचे२
मधुर स्मृतिचे विस्मृतिचे | मोदाचे आणि कौमुदिचे
पोळ्यांतुनि त्या मधमाशा | लघु लघु नीडीं निज जैशा
गोड कल्पना तशा सदा | आनंदाचा मध खातां
मम मस्तिष्की३ शत गाणीं | गुणगुणती मंजुळवाणीं
शत सनयांतुनि परि त्याही | शकूं सामवत तै नाहीं
गीत हृदयीं बघे हृदंतरीं | “ ततः कुमुदनाथेन ” परी-
तान४ कोकिली घडे कशी | मधुर स्वप्ने बुलबुलीचीं ?
' भ्रमण परावर्तन ' कांहीं | एक दोन जड नांवे हीं |
फूल गुलाबा फुले कसें | तत्त्वे कां त्या समजतसे

१ कल्पनेच्या आकाशांतील नीलरंगाचे. २ वायूचे. ३ लहान लहान मज्जापिंडांत त्या त्या भावभावना राहतात, जशा पोळ्याच्या घरांतून मधमाशा. ते ते मज्जापिंड डवचले गेले कीं, त्या त्या भावना आपआपलीं गीतें गुणगुणूं लागतात. ४ तसा आनंद मन सहज व्यक्त करूं लागले. तो प्रथम ' ततः कुमुदनाथेन कामिनींगडपांडुना | नेत्रानंदेन चंद्रेण माहेन्द्री दिगलंकृता ' या महायाभारतीय क्षोकांत झाला. पण तो कोवळा आनंद त्या गंभीर वर्णाच्या जाड सूत्रांत गोंवतांना फुलासारखा चुरगळून जाऊं लागला. त्याचप्रमाणे पृथक्करणीय बुध्दि ही चांदणे म्हणजे काय याचें शास्त्रीय व्याख्यान देऊं लागली: पृथ्वीचें ' भ्रमण ', किरणाचें ' परिवर्तन ', व बुलबुलाच्या गाण्याचा उगम शोधण्यासाठीं त्या पक्ष्याचेंच पृथक्करणीय विच्छेदन जर कोणी करूं लागला तर त्यानें त्याचे मंजुळ गाणे जसें कत्तल केलें जावे तसा विक्षेषणात्मक बुध्दीनें तो आनंद कत्तल केला जाऊं लागला.

त्या वासाची मोहकता । बुधिद्विना ना ती विषय हदा
 हदयाचि तरी भाषे ही । कौमुदिची कविता गाई ।
 हसूं निकैं अणि असूं सुखें । मुके बोल आणि बोल मुके
 चुटचुटक्या आणि मिटमिटक्या । छंदी वृत्ती^१ अशा निक्या
 हदयाची तें भाषा ही । कौमुदिची कविता गाई
 गाई कविता कौमुदिची । चांदाची चांदोबाची
 ' चांदोबार ! जें थिजथिजुनी । होत येत कीं हिमपाणी
 धका लव जसा घनिल करी । शब्द मुदा तो हंदंतरी
 स्मरले ! स्मरले ! लुटा सुखा । " चांदोबा, चांदोबा, भागलास का ?"
 ती कौमुदिची । हो हो हीची । कविता साची
 अणि वेंचे । बुलबुलिचे^३ । स्वप्नींचे
 " चांदोबा चांदोबा भागलास का ।
 लिंबुणिच्या झाडाखालिं लपलास का ?"

३

हंसे चित हें हदय हंसे । कसें, काय, तें कवण पुसे
 बालपणींचा तो खाऊ । कोण दे कशातें पाहूं
 स्तन जननीचा स्वयें जसा । हक्कचि अपुला चंद्र तसा
 पुनः पुन्हा मी लुटित सुखा । गाइं चांदोबा भागलास का ?

^१ हदयाच्या कवितेचीं हसूं असूं, चुटक्यामिटक्या हींच वृत्तें आणि छंद असणार । ^२ विचारपरंपरा ढिल्या संदर्भानें चालत चालत लहानपणाच्या चांदोबा शब्दाची आठवण झाली त्यासरशीं तें गाणें आठवलें. त्यासरशीं तो कौंवळा आनंद मनाला मनासच ऐकविता येऊं लागला. पाणी अगदी थंडावत थिजत येतें तेंव्हां थोडे हालवितांच एकदम घनिल होतें. ^३ बुलबुल स्वप्नांत जें गातात त्यांतील निवडक वेंचे.

स्मृतिचित्रे तीं विजेपरी । चमकत उठती परोपरी
 " चांदोबा, चांदोबा, भागलास का ।
 लिंबुणिच्या झाडाखालिं लपलास का
 लिंबुणिचे झाड करवंदी " । चलचित्र नव मनःपटी !
 बालपण जिथें मम जातें । जुन्या घराचें अमुच्या तें
 अंगण सुंदर ज्यामाजी । खेळवि बालत्वीं आजी

तिथें शामला आमलकी । जी, सांजे ततर्लींच कीं
 भावंडे अम्हि सकल बसूं । कर्धीं हंसू वा कर्धीं रुसूं.
 चौकाच्या त्या पूर्वदिशे । ललित लिंबुणी जी विलसे
 डुलत्या पालविंतूनि तिच्या । तरंगांत कीं लघुनदिच्या
 होति त्याह्यानी लांब अशी । दिसली एक्या सांजेशी
 धार नाहत्या चांदीची । तशी कोर नव चंद्राची ।
 सहसाची तें गात उर्दूं । टाळी बाळे अम्ही पिटूं
 " चांदोबा, चांदोबा, भागलास का ।
 लिंबुणिच्या झाडाखालिं लपलास का ।
 लिंबुणिच्ये झाड करवंटी । मामाचा वाडा चिरेबंटी ”
 ' मामाचा वाडा ' मनःपटीं । विद्युच्चित्रे उठाउठीं !
 मामा अमुचा प्रेमाचा । आजोळीं ज्या गृहिं साचा
 त्यासचि लागुनि बांधियला । चिरेबंदि जो नव वाडा
 जे मामाच्यासम प्रेमा । संतत करिती वरतिं अम्हां,
 त्यांचा वाडा तो दिसला । ज्या भंवतालीं दरवळला
 आजोळींच्या लाडांचा । लीलांचा अणि लोभांचा
 अस्फुटसा स्मृतीपुंज मर्नी । कुठुनि तरी परि विमोहुनी
 फुलझेला कीं लपलेला । तसा न दिसतां दरवळला !
 चांदण्याचिया त्या पाना । पीत गीतिच्या अणि ताना
 मनःपटीं त्या मधुमंत्रे । चमकत चलतीं स्मृतिचित्रे
 होत तया अणि बघत तया रंगुनियां अणि गुंगुनियां
 पुनः पुन्हा मी लुटित सुखा । गाइं “ चांदोबा भागलास का ? ”
 परि कीं भासे क्षण क्षणीं । मनांतल्या मज तर्यीं मर्नीं
 कीं त्या आनंदांत तशी । रसांत लपते रुची जशी
 तानांच्या, त्या पानांच्या । आंतुनि मधुनी सकलांच्या
 जरतारी कीं तारपटीं । होति एक विणलेलि स्मृती
 जी त्या आनंदासी, त्या । कौमुदीसही मधळरत्या
 दाता सात्त्विक जसा धना । देत न कळतां चैतन्या
 रूपरेख ना उमटे ती । परी तिची ती गमे स्मृती

चांदण्यांत अंगणांतल्या । आजिस ज्या ज्या आवडल्या
 आर्या दावित म्हणुनी मी । बसलों असतां सर्व अम्ही
 बाला हंसरी मज चुकवूं । खेळकर सुखें जी दुखवूं
 मधेंच माझ्या गाई का । “ चांदोबा चांदोबा भागलास का ? ”
 ताल धरी मज देत धका । “ लिंबुणिच्या झाडाखालि लपलास का ? ”
 तिची असावी गमे स्मृती । -तिचीच हो हो तिचीच ती !
 आल्हादवि ती हंसत तई । जशी सुखद शशिलेखा ही
 कार्य सम जरि । हेतुहि सम तरि
 स्मर्य अणी । एक मर्नी । ही बघुनी-
 कोर कोवळ्या चंद्राची ।- ती पोर कोवळ्या ओठांची !

अंदमान, १९१२

34 सायंघंटा

परिचय - तुरुंगांत सं॒ध्याकाळीं जी घंटा होते ती कैद्यांना विसांवा मिळावा म्हणून कोठड्यांत कौँडण्यासाठीं. थोड्या मुदतीच्या कैद्यांस ती ऐकून अर्थातच शिक्षेतला एक दिवस कमी झाला असें वाटून आनंददायक होते. पण अधिक मुदतीच्या कैद्यांस ती तापदायक वाटतें. अंदमानांत एक दिवशीं या घंटेचे वेळेस जोडीनें बसलेल्या जंगली मले जातीच्या कैद्याबरोबर विनायकरावांचा भावनातल्लोळ उडविणारा संवाद झाला. तो संवाद व त्यानंतरचे विनायकरावांचे विचार त्यांनीं या कवितेत गोंवले आहेत.

वृत्त - वैनायक

पशुसेची जे सकाळपासूनी सदा

घाण्यासी तैलाच्या फिरति जुंपले

बंदिवान ते सुट्टां जूं, जरा कुठें

आतांची येताती बंद अंगणीं.

घाण्याच्या भंवति भंवति सर्व दिवभरी

तुटुं पाहति पाय तरी धावधावतां

घामानें गळल्या जें चिंब जाहलें

भूर्वर्तुल आतांची सुकत तें जरा.

तोंची बीभत्स तया परिचिता वर्चीं

दंडकाष्ठ उपसुनि तंडेल^१ गर्जला: १०

‘ जोडी ! हां जोडी !’ सहसाचि सर्व ते

बंदी होताति दोन दोन जोडिनें

^१ कारागृहांतील एक जमादार.

“ नीचे !-ना, ऊपर ! मूळ बंद ! बे-उठो !

स्वविरोधी^२ आज्ञाशत पाळपाळतां

येताती नाकीं नव ! अंतिं एकदां

पंगत ही बसली अपराध्द जनांची

कामानें, घामानें क्लिन्नगंध ती

सांजेच्या जेवणासि. “ रोटि डाल दोर !”

डालरोटि थाळ्यांतुनि सरसहा पडे

‘ खावो बे ! जलदि ! जलदि !’ जलदि लागती २०

खायासी सर्वः तोंचि शब्द ये “ उठो ! ”
 हाय ! तया स्नेहममत्वाविना सुक्या
 तुकड्यांचा तोंडीं चघळीतची भुगा,
 भुक्त, अर्धभुक्त, रिक्त-जठर वा, जसा
 जो असेल तैसा हा सर्व उठतसे
 बंदिवान अपशब्दां गुंजतां हळू
 असहाय क्षोभाच्या; सारवुनि करैं
 उष्टी ती भूमि, अन्न फेंकुनी, मुखा
 धुवुनि पुन्हा जोडीनें सर्व परतती.
 आणि तया बंद अंगणांत मग पुन्हा ३०
 जोडीच्या मागें जोडीस या क्रमें
 बंदीच्या ओळी बसवूनि लव जरा

१ आज्ञा सुसंगत देण्याइतकी देखील बुध्दी या अडाणी जमादारांना नसे. मूर्ख ऐटीनें फुगुन ते एक आज्ञा देत तोंच तीविरूद्ध दुसरी स्वतःच सोडीत. ‘ बैठो ’ हा शब्द त्यांनीं उच्चारला नाहीं तोंच “ उठो ” म्हणत. २ रोटि डाल दो--झा सर्व आज्ञा होत. स्नानाचे वेळेस देखील ‘ लवा ’ म्हटलें कीं सगळ्यांनीं लवणे. ‘ भांडे भरा. ’ ‘ अंगावर ओता ’ ‘ अंग चोळा ’ अशा सर्व आज्ञा !

तंडेलादिक होती दंडधर ढिलें.
 बंदिप येऊनि बंद कोठड्यांतुनी
 रात्रीच्या पूर्वी बंद्यांसि कराया
 अर्ध घडीचा आहे अवधि अजुनि कीं
 हुश करूनि बंदिवान वसतसे जरा
 जोडीच्या बंदीसी गुस बोलतां
 चोरदृष्टि राखुनियां दूरवर भर्यें !

* * *

तोंचि जो जोडिस त्या दिवशिं माझिया ४०
 तो बंदी सहसाची डंवचुनी हळू
 मजसि वदे सोल्हासें ‘ बघ अहा वरी !
 बघ सुंदर चांद ! किती दिवशिं दिसूं ये
 तो होता एक निकोबारचा कुणी

वन्य जातिमधला ज्या बोलती ‘ मले ’
 मयाच्या चोरीस्तव दंडिला जया
 दाट अरण्याचि ज्याचा मूळ पाळणा
 पुरही ज्या वाटावें पंजरचि, तया
 बंदीच्या कोठडींत कोंडीतां असें
 तीन मासही व्हावे, तीन जन्मसे ५०
 स्वाभाविकतःचि ते. चंद्र पाहुनी
 उल्हसिता वदनीं परि वदन लपवुनी
 हळुचि मला बोले एकेक शब्द कीं
 गणुनि गणुनि अंगुलिसी “ एक हा असा,
 एक असा आणिकही, -छे ! न तो तिजा
 मास इथें मज पडेल ! बस्स दोनची
 हे मावळणारे रे चंद्र या स्थर्लीं
 दुर्दर्शेंत बघतिल मज, चंद्र तिजा तो
 पाहिल ना मजसि अहा कोठडींत या !-
 परि त्या विस्तीर्ण तटीं मंजु सिंधुच्या ६०
 आमुचिया निक्कोबारीन सिंधुच्या
 जलतरंगदोलावरि दोल खेळतां
 पाहिल मज चांद तिजा-डोलडोलत्या
 डुंगींतुनि१ आमुचिया मारितां वल्हें
 -आणि करीं हावभाव करित-गीतिच्या
 तालावरि जी गाइल मत्प्रिया सर्वे
 वा गातां मजसी कर गुंफुनी तिच्या
 लगटुनि लगटूनि कटी मधुनिची जई
 वल्हवूं लागेल तीच नौसि हौशिनें
 किंवा त्या चांदण्यांत धुवुनि निघाल्या ७०
 त्या ढवळ्या सिंधुपुलिन-वालुकांतुनी
 विहरत वा धावत वा धरित वा कर्धीं
 अन्योन्या क्रीडनांतः वेंचण्याप्रती

लवतांना किंवा सहसाचि चमकल्या
 शंख, शिंप, गारांसी चित्रविचित्रा-
 -चांद तिजा मज बघेल ना इथें अहा !”
 हंसलों मी “ सत्य काय ? सुखद हो तरी
 मित्रा, तुज तव मोचन शीघ्रतर अणी ”
 निश्चितान्तताहि करी दुःख सुसहसे;
 कां न तरी निश्चित-शीघ्रान्तता करो ८०

१ दुंगी - मले लोकांची लांकूड कोरून बनविलेली होडी.

दुःखासहि आतांच्या वर्धकचि सुखाऱ !
 मजसह समवेदनांसि दर्शवू तर्यां
 सहजचि तो वळुनि हळू प्रश्नला पुन्हा-
 “ सांग, गड्या, चांद किती काढणे असे
 अजुनि परी दुर्दर्शेत दुष्ट ह्या तुला ?”
 भावांसी हृदयांतिल दाटल्या झाणीं
 ओतूं मी बाहेरी उत्तरे: “ अहा !
 कोण करी ह्या गणिता !-चांद दोन वा
 तीन, चार, चाळीस-ना; चांद तो किती-
 पक्ष, मास, ऋतु, अयने, वत्सरे अहा ९०
 तीन, चार, चाळीसः तें गणित हातिंच्या
 किति ह्यपरि चरणांच्या अंगुलींसही
 धरूनी ना येणारे सत्य मोजतां !
 बहुधा मज चांद बघेलचि न कोणता
 जेर्थे तुज चांद तिजा कीं बघेलची !
 चांद मला कोणताही पाहणार ना
 लगटुनि लगटूनि कटीं सिंधुतटिं कुण्या
 रमतां वा धावत वा धरित वा प्रिये !
 निश्चितसें हेंचि मात्र ! उलट जें असे
 सर्व अनिश्चित तें तें ! वदसि ‘ छे ’ कसें ? १००

म्यांचि अनिष्टाची ती जडशिळा स्वयें
बांधुनियां निजकंठीं टाकिली उडी

१ दुःखाचा अंत नक्की अमक्या वेळी होणार अशा अवधिज्ञानानेही दुःख हलकें होतें. मग लवकरच ती अवधि संपणार ह्या जानानें तें दुःख हलकेंच नव्हे तर प्रस्तुत वाटणारे दुःख नंतरचें सुख अधिक सुखद करण्यास कारणीभूत होतें. असें दुःख हें सुखपौटीक होतें.

याचि तुझ्या निक्कोबारीन सिंधुच्या
रौद्रशांत जलकल्लोळांत निर्घृणा !
आतां जें बुडणे ती निश्चित स्थितिः
तरणे तो अपघातचि जरि क्वचित् घडे !”

* * *

तों घणघण, घणण, घणण नाद घुमुनियां
ह्युमावरि ह्युम सुटे: ‘ हो खडे ! खडे !’
कोठऱ्यांत बंदीजन कोऱ्युनी झाणी
बंदीगृह रात्रिभरी बंद सकिनें ११०
करण्याची घंटा ही ! शब्द जरि कर्धीं
कारेंतहि कवणाचा ऐकुनी मना
वाटे लव हलकेंसें, इच्छिताकडे
पद पडलें एक पुढे गमत जरि असें
साश मना कारेंतहि पळभरी कर्धीं,
तरिं ते कीं सायंकालीन परिचिता
या घंटेच्याची घणघणण निनादें
कीं येतां रात्रींतुनि रथ विचित्र ते
स्वप्नांचे भू-जल-ख-गऱ्य शृंथलिताही
देहासी, गेहासी तेंवि, सोऱ्युनी १२०
बंदीतें स्वेच्छासंचार घडतसे
प्रियसंगति, भुक्तभोग वा नवीनही !
यास्तव या सायंघंटेसि परिसुनी
हलकासा जीवाचा भार लव गमे.

१ पृथ्वी, जल, आकाश असे सर्वत्र संचरणारे, बंदीवानांच्या देहासहि सूक्ष्म मायेने वाटेल तिथें नेऊन विहरविणारे, स्वप्नांचे रथ.

टाकुनिया एक उसासा, वदे हळू
बंदिवान जो तो ‘दिन हाहि संपला !’
मेला दिन-शत्रू एकः नष्ट दशेच्या
सेनेतिल दिवसांच्या एक शिपाई
पडला होऊनि ठार अधिक एक हा !

* * *

दिवस-मृत्यू-घंटें तूं गर्ज अशीचीः १३०

तर्क करूं ये न आजि मज जरी, तुला
गर्जावें लागणार आणखी असें
कितिदां तें युध्दीं या, हे दिनान्तके !
तरि निश्चित हैं निदान गमत कीं असें
संख्या जी दिवसांची कोणती तरी
विधिनियता दास्याचि भरतभूमिच्या,

त्यांतिल तूं एक अधिक दिवस दुष्ट हा
मारितेस ठार असाः आणि जें असें
मोचन त्या मातेचें तेंच आमचें
अन्वर्थक मोचन होणार हवेंसें ! १४०

देय प्रभुनियत स्वातंत्र्यमूल्य जें
आम्हांप्रति त्या मूल्यांतील एक हा
उग तपोदिन-दिनार२ टाकितांचि हा

१ दिवसाच्या शेवटीं होणारी ही घंटा म्हणजे बंदीच्या शिक्षेच्या दिवसांतील एक दिवस मेला-कमी झालाज सुटका एक दिवस जवळ आली असेंच वाटविणारी असे. २ एक पूर्वकालीन नार्ण. भारताच्या विमोचनार्थ जें मूल्य देणे, यातनांचे जे दिवस भरणे असेल त्यांपैकीं हा एक यातनांचा दिवसरूपी दिनार आम्हीं भरून दिला.

भरपाई करूनि बंदि-निधिंत या उठे
यंत्रचलप्रतिध्वनिच१ पावतीचा हा

हे सायंधंटे, तव नाद जो असा !

ज्या दिवशीं हिंदभूमि अति कठोर या

बंदिनिधिंत दंडाच्या भरिल अंतिमा

दिवस-दिनारा दारूण दुर्देशेचिया:

बलिदानाची ही नवरात्रि संपतां

१५०

पूर्णाङ्गुष्ठि पडुनि शक्ति-होमहुताशीं

जैं विजयादशमीला प्रज्वलोज्ज्वला

त्या ज्वाला-मालींतुनि तृस चंडिच्या

होइल कीं मुकुट दिव्य-दीस आमुचा

ग्रहणमुक्तसूर्यासम प्रकट पुनरपि

त्या दिवशीं विजयवृत्त तें करीत कीं

प्रथित दिशा दाही जो आधुवधुवीं

सिंधु तटोतट प्रतिध्वनित गर्जत्या

जाइल जयघंटेचा घोष महान् या

राष्ट्राच्या पुनरूत्थित, नाद-सिंधुच्या

१६०

त्याचि हा एक असे नादबिंदु कीं

१ कांही यांत्रिक पेट्या असताता त्यांत एका भौंकांतून नाऱ्ये टाकलें कीं तितक्या मूळ्याचा एक पदार्थ यांत्रिक गतीनेंच दुस-या भौंकांतून बाहेर पडतो. कांही पेट्यांत आंत नाऱ्ये पडलें कीं यांत्रिक प्रतिध्वनि उढून ती ती पावती मिळते. त्या बंदीगृहरूपी पेटींत यातनांच्या दिवसांच्या नाण्यांपैकीं एक दिनार भरून पडला अशी पावती देणारा असा यांत्रिक प्रतिध्वनिच त्या संध्याकाळच्या घंटेचा तो नाद वाटत असे.

कष्टगणक घंटे, हा नाद जो तुझा

बिंदुबिंदुनें श्या तो सिंधु॑ सांचणे !

गर्ज तरी तूं स्वाहाकार बर्लीचे

दास्य-दिनांच्या अस्मत्प्राणहर्वींच्या !

गर्ज तुझा एक एक दुर्दिनान्तके

घंटे, त्या सुदिनासी आणितो अहा

एक एक दिन सन्निध ! दास्यमुक्तिच्या

सुदिना-ना मम-परंतु हिंदुजातिच्या

मुक्त तिचें जीवन कीं तेंच आमुचें ! १७०

कवण जगे ? अहह जरी हिंदची मरे !

कवण मरे ? हृष्ट जरी हिंद जगे रे !

अंदमान, १९६३

१ भारतास मुक्ततेचें मूल्य भरपाई करण्यासाठीं ज्या बलिदानाच्या यातनांचा दंड देणे आहे त्या कष्टांची ही प्रत्यहीं दिवसाचे शेवटीं होणारी बंदीघंटा एक गणक झाली होती. असे यातनांचे पराजयाचे दिवस एक एक मोजून भरले म्हणजे तो विमोचनाचा अंतिम विजय-दिवस दिसणार ! त्या दिवरीं जी प्रचंड विजयघंटा सागरासागराच्या तटोतटीं हिंदुस्थानच्या विजयाची गवाही फिरवीत गर्जत जाईल त्या तिच्या ‘नाद-सिंधु’ चा ही कष्टगणक घंटा नाद-बिंदुच होती. कारण बलिदानाच्या पावतीचे व्या घंटेचे हे बिंदु बिंदु पडत पडतच तो भरपाईचा दिवस उगवून त्या विजयघंटेचा नाद-सिंधु भरणार आहे.

35 निद्रे ।

परिचय - बंदीगृहांत सर्वतोपरी गांजले गेले असतांही विनायकरावांच्या वांट्यास एक सुख दैवाने जवळजवळ शेवटपर्यंत राखून ठेवलेले होते. तें म्हणजे झोपेचे. त्यांस एकदां दिवसाचा त्रास संपून संध्याकाळीं कोठडींत कॉडलें गेलें कीं, झटकन झोप यावी. ती इतकी सुखद नि गाढ असे कीं, अनेक वेळां सकाळीं घंटा होई तेव्हा डोळे उघडल्यानंतर किती वेळ तरी आपण बंदीगृहांत आहोत याची जाणीव त्यांना येत नसे. प्रियजनांविषयीच्या स्वप्नांतून किंवा सुखद विसराळू अवस्थेतून किती तरी वेळाने बंदीगृहांतील परिसरांत जाणीवेने हळ्हळ्ह उतरावे असे होई. सर्व सोबती आणि सांगाती दूर झाल्यावर जी एकच सोबत त्यांस लाभली होती त्या निद्रेचे त्यांस जे मनःपूर्वक उपकार वाटत तेच या कवितेत त्यांनी व्यक्त केले आहेत.

वृत्त - वैनायक

ये हे निद्रे ये ! तव आगमनाच्या
जइं वार्ता तारांतुनि१ मम शिरांचिया
येती तइं बाग जशी कुणि सुदुरुनी
ती योजन-गंधा मन मोहवीतसे
गंधेची भुंग्यांचे, तेंवि भुलवुनी
नेशी मन माझैंही, हे फुलबागे२-

१ शिरांच्या तारांतुनि-क्षेषाने तारायंत्रांतून-झोप येऊं लागली म्हणजे जें गोड शैथिल्य आणि सुखद विसावा अंगामध्ये संचरू लागतो त्या झोप येत आहे या बातमीच्या आलेल्या 'ताराच' असतात. २ सुखस्वप्नांच्या सोनफुलांनीं डवरलेली बाग - सुखनिद्रा.

स्वप्न-सोनफुलांचिया ! कुशल ते जसे
शम्भवैद्य शल्य शरीरांतुनीं निकैं
उद्धरितां यातना न कळुंहि घावया
देताती हुंगाया मोहकुपी१ ती; १०
तेंवि हीन दीनहि दिनसमर संपतां
त्याचे ने विक्षत तोर वीर वेंचुनी
रुग्णालयिं रात्रीच्या; आणि देत जी
हुंगाया मोहकुपी तीच तूं ! तया
विश्वकुशल वैद्याची: जीर्ण तें नवे,
ताजें तें सुकलें, जें शुष्क पूर्ण तें
या माझ्या गृहिं३ येठनि करूनि जाशि तूं

कळुंहि न मज तें देतां ! हैंचि सात्त्विका
 दानाचें चिन्ह सत्य किति सुदैव हैं
 माझें कीं देहा ह्या प्रथम ज्या दिनीं २०
 म्यां अपुल्या हस्तेंची रचुनि मम चिता
 ठेवियलें तीवरतीं,-चंडिके४ तया
 करुं सुतृस !-अग्निकुंडि तूंही त्या तई,
 हे निद्रे, सहगमना अंगने-समा
 करुनी या यमपुरींत^५ येशि मजसवे !
 मम शय्या बंदीगृहिं संगतीं तुझ्या
 प्रेममृदुल, मोहक, जणुं शेज फुलांची
 देवा, या निद्रेसी तरि निदान तूं
 नेंड नको मजपासुनि-सर्व ययपी
 नेलेसी ! काय नसे मजसि ती इथे ? ३०

१ क्लोरोफार्म किंवा इतर तत्सम मूर्छक द्रव्यांची कुपी. २. ईश्वर ३ शरीरांत. ४ देवी, असुरमर्दिनी, ध्येयमूर्ति तिला. ५ कारागारांत.

पंखांवरि वाढूनि ती विश्व आणिते
 कारेंतहि मजसाठीं ! बाग, बगीचे
 कारंजीं, कुसुमें, प्रियसंग, रंग ते.
 अद्भुत, अतिभव्य, भयद, वास्तवाढूनी^१!
 अति विचित्र घटना नव नवीन अनुभवी
 निद्रे, तव मायेचा स्वप्नपट मर्नीं
 उघडे जइं ! चक्रव्यूहांत मृत्यूच्या
 मागें पद एकही न परततां पुढे
 आणि पुढे मात्र धावत्या अधृष्यशारू
 काळाच्या रथिं ह्या भरधाव चालल्या४०
 अभिमन्युसि३ तूं आयुष्याचिया पुन्हा
 नेशी स्वच्छंद मागुती हवें तिथें !
 कालाच्या रथिं बळेंचि चढसि आणि ते

होती तचुरग लगामासि वश तुझ्या
 सोनेरी स्वप्नांच्या !-आणि त्या रथीं
 वृद्धांही त्या ययातिसमचि अर्पुनी
 नवयोवन, नेशी तूं राजिं रतीच्या,
 पूर्वप्रियकरणींच्या पाजविसी त्या

१ वस्तुस्थिरींत ज्या घटना अशक्य अशा विचित्र घटनाही जेव्हा स्नप्नांचा चित्रपट उघडतो, तेव्हा झाँपेत सत्यशा अनुभविण्यास सांपडतात. २ न आटोपत्या. ३ आयुष्य हें अभिमन्यूसारखे मृत्यूचे, संसाराचे, चक्रवृहांत सारखे पुढे जाते. 'व्यूहां शिरेन शरसा मागे परते न एक पदही न' ही मयूरपंक्ति येथे सूचित आहे. आयुष्यांत म्हणूनच मागचा क्षण पुन्हा ख-या ख-या स्वरूपानें अनुभवितां येत नाहीं, पण निद्रा तो अनुभव देते. कालाचा रथ बलानें मागें नेते, आणि मागच्या घटना अगदीं वस्तुस्थिरीप्रमाणे, अगदीं आजच्याप्रमाणे आपणांकडून अनुभवविते. सोनेरी स्वप्ने हे निद्रेचे लगाम होत. तीं स्वप्ने काळाच्या घोड्यांस खेंचून मागें नेतात.

प्रथम चुंबनासि पुन्हा !-विरहविव्हला
 सत्य समालिंगनसुख !-जे हताश त्या ५०
 फल आशातीत लभ्य !- अस्त उटित ते,
 विगत होय आगत कीं ! उघडतसे जैं
 स्वप्नचित्रपट निद्रे, बिजलिचा तुझ्या !
 भूत होय वर्तमान-वदति कुणी१ अणी
 विगतचि आगत न अनागतहि होतसे
 आगत तव रथीं भविष्याचियाहि: कीं,
 चर्मचक्षुसी अद्यापी अनावृता
 त्याहि चित्रशालेमधिं तूं प्रवेशिण्या
 होशि दर्शिकाहि२ क्वचित् ! योगिजनहि हें
 मानिति कीं या अगम्यिं, या अर्तीद्रियीं ६०
 एक तूंचि इंद्रिय जैं व्यक्त लव करी
 अव्यक्ता३, हे सुषुसि, बद्धही जनां !
 देह४ हाचि ना आत्मा, बीजमंत्र हा
 धर्माचा अखिल अम्हां काय सुचविसी

१ कांहींचा असा अनुभव आहे कीं पुढे होणा-या घटनाही कधीं कधीं स्वप्नांत प्रथम दिसतात. २ दर्शिका: तिकिट. भविष्याच्या वित्रशाळेत काय काय चित्रे हळूहळू प्रेक्षकांस उघडीं होत जाणार आहेत तीं निद्रेचें तिकिट काढलें कीं कधीं प्रथमही पहाण्यास सांपडतात. ३ सुषुर्सीत-गाढ झोंपेंत जी स्थिति ती मूळ अव्यक्ताच्या द्वंद्वरहिततेची लवमात्र कल्पना देऊ शकते. 'योगनिद्रा' हें नांव समाधीला देण्यांत येते यांचेही कारण हेच कीं, ती समाधीची कल्पना सामान्य जनांस यावयास गाढ निद्रेतील जाणीव ही कशीबशी पण एकच उपमा आहे. ४ देह हाच ना आत्मा: स्पेन्सरादिक पुष्कळ भौतिकशास्त्रही असें मत प्रतिपादितात कीं, झोंपेंत आपला देह जिथे असतो त्याह्वा अन्यत्र आपण संचरतो. ह्या झोंपेंतील अनुभवावरूनच प्रथम देह हा आत्मा नाहीं ही कल्पना सुचली.

प्रथम तूंचि ? ऐंद्रजलिका तया तुझ्या
स्वप्नाच्या आरशांत देहविरहिता
आत्म्यासी आत्म्याला दाविलासि जैं ?
सामान्यासहि गोचर सात्त्विकोपमा
वेदान्ता एकचि ही गवसतसे जी
कैवल्यानंदासी, हे सुषुसि, ती-
त्या केवल आनंदाची तुझ्याचि कीं।
आणि, जरि, हे सुषुर्सी ! - मरणही असे
तैं तुझेंचि संततत्व१-सांगता तुझी
मधुर तरी मरण किती ! सुखद विसावा !

अंदमान, १९१४

१ संततत्व म्हणजे अखंड प्रवाहीपणा, आणि सांगता म्हणजे संपूर्णपणा भंगणारी अशी गाढ निद्रेतील जी आंशिक अजाणीव तीच कधीं न भंगणारी होऊन जींत पूर्णपणे बसते अशी झोप म्हणजेच मृत्यु असेल तर 'मधुर तरी मरण किती !'

36 मूर्ति दुजी ती ।

परिचय - सन १९१० मध्ये विनायकराव फ्रान्समधून परत येतांच इंग्लंडमध्ये धरते गेले. लंडनच्या पोलिसचौकींत प्रथम बंद असतां इंग्लंडच्या मानानेहि अतिशय कडक अशी थंडी पळू लागली. त्यांतहि त्या कोठडीच्या भिंतीहि दगडी ! फरशी दगडी ! त्या काळ्यासारख्या गार व्हाव्यात ! जवळ अंथरूण तर काय, पण पुरेसें पांधरूणहि नाहीं. दिवस-रात्र पाय आपटावे, हात चोळावे, त्या पंधरा वीस पावलांच्या लांबींतच भरभर फे-या घालाव्या, तेव्हा कुठे गारठून जाणारें रक्त कांहीं उष्णता पावू शकावें. त्या भयंकर शारीरिक गारठ्याचा परिणाम मानसिक उत्साहहि गारठण्यावर होऊ नये म्हणून त्यांनीं आपल्या मनास वज्रशाली करण्यासाठीं जी विचारपरंपरा हृदयांत प्रदीस केली ती या कवितेत गथित केली आहे.

वृत्त - वैनायक

अपरिचित न जो तुझिया मधुर विलासा:

रम्य सरें तीं, नलिनें, नाल सुभग ते,

ते सुगंध भृंगगुंज, त्या सुमंजुला

सारंग्या, गीतें तीं गोड, गोड ती

दयित-स्मृति आलिंगन जीस तृसवी,

शेती ती हिरवी, आल्हादिते मळे,

सरितापुलिनोत्थ थंड तीं कलिंगडे,

मुक्त नील आकाशश्री मनोहरा,

मुक्त नील सागरतल, मुक्त वायु ते,

राजमार्गि भक्तीच्या गजर गोड वा १०

टाळमृदंगांचा हरिनाममत तो,

चंद्रबिंब शारद मेघांत धावतें,

आशा कीं रिक्त संशयांत सुखभरेः

ऐसे जें नव, संगत, मंजु मुक्त जें

त्या त्यांतिल मधुर विलासासि जो तुझ्या

मूर्तीच्या लावण्यश्रीस वर्णिता

भाटचि तो लंपट तवः देवि ! तोहि मी

आजि अहह इच्छितसें रूप देखण्या

तें दुजेंचि तव ! तव ती मूर्ति दुजीची !

मूर्ति मधुर नाः परंतु ती भयंकरा

२०

तव दुसरी घोर मूर्ति दाविं ती मला !

कारण तूं बघसि कां न आजि मज इथें
 ऐशा ह्या लोह-पिंज-यांत कोँडिला
 हिंस्र कुणी पशु जैसा वध्य तसाची;
 आणि ऐकशी न काय लोक पहा ते
 परस्परांसि जे कथिती दावुनी मलाः
 " असता हा हिंस्र कुणी पशुचि कीं क्वचित्
 टिकता या पिंज-यांत-वीर वा कुणी
 हा तो परि केवल कवि भावकोंवळा;
 शोभेची मात्र वस्तु ! शयन रंगणी ३०
 विजयायुध वाणाची, म्हणुनि कां कर्थीं
 विजयायुध ती होई समररंगणी ?
 कसली ती कविता सुखभोग-लोलुपा
 दाविल ना ह्यास इथें तोँडही पुन्हा
 नसता कवि सहता तरि; हा तगेल ना !" कां ? कविता काय कुणी पण्य अंगना
 कीं जोंवरि उत्सवीय मनविमोहका
 सुवर्णरत्नमौकिकांत तनु अलंकृता
 तोंवरीच मात्र हात हंसत धरूं ये ?
 आणि सुदैवाच्या आकस्मिका अशा ४०
 दुष्काळीं, पुष्करिणी शुष्कसलिल कीं
 तेंवि रिक्तरसगव्हर हृदय तिचेंही
 होउनि ती होत हात हिसङ्गनी दुरी ?
 ना, ना, ना ! कुसुमगंधीय लाघवी
 तारेवरि वीणेच्या नाचती मुदें,
 तींच तिचीं होउनियां वज्र-कर्कशें
 धारेवरि खड्गाच्या नाचतीं पदें !
 ना ! कविता निजभक्ता त्यागिना कर्थीं !
 भक्त तिला त्यागो, ती त्यागिना तया !
 कारण कीं मूर्ति तिच्या असति दोन ज्या ५०

कर्तव्या अनुसरूनी रक्षिती तिच्या
 पूजकासि वा प्रियासि समयिं विभिन्ना.
 एक मूर्ति तीः नाचत हृदयमंचकीं
 रसिकमनाची वीणा घेऊनी करीं
 तंतुतंतुतुनि कुशल-स्पर्श-पुलकिता
 प्रेमाची वीज थरारूनि देत जे,
 भावनांसि मोहन घालूनि ती करी
 लोण्याहुनि कोमलशा-कोमला अशा
 कीं जाव्या चांदण्यामधैंहि वितळुनी !
 आणि दुजी तीः मूर्ति प्रखर जी तुझी ६०
 कविते घेऊनि शिरे वाण सतीचें
 अहह ! हास्य करित प्रज्वलित चिताग्नी !
 प्रथम मूर्ति तव, यमुना-पुलिन भिजुनि जें
 चांदण्यांत शीतल त्या रात्रिं जाहलें,
 त्या रात्रीं कमलनयन श्यामसुंदरा-
 सहित रासलीलेमधिं गुस-गोडशा
 हृदयाहृदयासि नाचनाचवि मुटें;
 आणी आनंदाच्या किंकिणीप्रती
 हास्य-लास्य-मग्न-गोपिका-हृदांतल्या
 ताल धरित मंजुल रुणु झुणुं झुणुं झुणुं ! ७०

* * *

परि यमुना-पुलिनीं रसभरित कीं अशा
 त्या कवळ्या नंदकिशोराचिया मऊ
 लुसलुशीत अधरांवरि मधुर होतसे
 मुरली जी, तीच अहा त्याच कोमला
 अधरांवरि कर्कश रणशृंग होऊनी
 रणवेताळाच्या वेताळ-तांडवा
 ताल पिटी भारतीय त्या रणामधैं
 " अच्छेद्योयमदाह्योशोष्य एव च,
 लोकक्षयकृत् प्रवृद्ध काळ, काळ मी ! "

दंश्रा विक्राळ, गर्ज भयट कोण तो ८०
 कविते. तव !-जो सहस्र वत्सरांतुनी
 घुमत येत आजहि, हें भुवन कंपवी !
 -त्या छंदीं, त्या वृत्तीं, समरभीषणा
 प्रकटित तव चंडमूर्ति जी दुजी अहा
 देवि, आज देवो मज तीच दर्शना !
 कारण कीं भिन्नचि हें उदित आजला
 कर्तव्य ककच-तीक्ष्ण ! आज ना असेः
 तन्मुद्रा स्मितशुभा, वेष सौम्य ना
 जरतारी थाटमाट रंगराग वा
 रत्नखचित मुकुटहि तो आज ना दिसे. ९०
 वार्ये ना मंगल, ना गीत-मंजु ते
 ताफे रंगेल नव तमासगीरांचे !
 आज दों दिशा न पथांतुनि आवली
 भवनांच्या वर्षती फुलें; न हर्षती
 ललनांचे लोलनयन, गर्जतीहि ना
 लोकसंघ जयजयध्वनी कृतज्ज ते !
 आजि सेवकांसि नसे पारितोषिके
 वांटित ये सोन्याचीं आमुचा धनी-
 स्वयंसैनिका त्याच्या आज अवधिर वा
 मिळते ना क्षणही कीं स्वेच्छ विलासा १००
 ' अशिथिल परिरंभीं परिमृदितमृणाली३-
 -दुर्बलशा अंगकां 'सि लगटुनी कुण्या
 अविदितगतयाम यामिनीसि न्यावया !
 आज उलट सर्व ! उग्र, ना-हिडिस्ससा

१ केव्हां केव्हां शक्य तितक्या सुखाचा उपभोग घेणे हेंच कर्तव्य होऊन बसते. गणपत्युत्सव, मिरवणुकी, सभा, संमेलने हीं अशा सुखद कर्तव्याचींच उदाहरणे होत. परंतु 'त्या दिवशीं' दुसरेच एक कर्तव्य समोर ठाकले होते.
 'आज उलट सर्व !' हा भाव या छेदकांत वर्णन केला आहे. २ रजा, सैनिकांस मिळते ती: 'आमच्या धन्यानें-म्हणजे ईश्वरानें-नियतीनें-आज आम्हांस कामगिरीची आज्ञा सोडली आहे.

विजयानंतर मिळणारी रजा आमच्या वांट्यास आज किंवा क्वचित् कर्धीहि येणारी नाहीं.' हा भावार्थ. ३
 भवभूतीच्या उत्तरामचरितांतील ' परिमृदितमृणालीदुर्बलान्यंगकानि । त्वमुरसि मम कृत्वा यत्र निद्रामवासा ' । ' अशिथिलपरिरंभव्यापृतैकैकदोष्णोः । अविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसीत् । ' क्षोकांचा संदर्भ सूचित केला आहे.

लोखंडी जबडा वांसूनि आपला
 कर्तव्य प्रकट आज ! मज चिरावया
 दांतांच्या कवळ्यांच्या करवर्तीत दों !
 दगडाहुनि निर्दय हैं हृदय तयाचे:
 वेषही न बर्बरता झांकि अशी ही
 त्याच्या अजि नंगी तरवार तनूची ! ११०
 आणि बाप रे ! थंडी ही भयंकरा !
 निर्दयतेहुनि थंड थंड ! गोठले
 नदनदींत॑ पाणी ह्या आणि शरीर॑
 रक्तपिंड पिंड अहो जात थिजोनी !
 या भयाण एकलकोंडींत एक ह्या
 निःसहाय, निंदित, मी बघतसें स्वयें
 जीवनरस नाड्यांतुनि माळिया अहा
 थंड पडत जातांना ! दगडचुन्यांच्या
 या नंग्या अंधा-या भिंतिच्याहुनी
 गार गारठा अंगीं असह भरुनि ये. १२०
 कारेच्या कोठडींत नागव्या अशा
 नंगे कर्तव्य असें मजसि गांठते !
 आणि२ अधांतरि॒ शिखरावरति॒ वायुच्या
 संभाळुनि तोल सतत चढत धावण्या
 आज्ञा मज दे ! पाठीवरति॒ लादुनी
 पर्वतसम दुर्धर सद्रव्यभार हा

१ त्या वेळच्या इंगलंडमध्याच्या कडाक्याच्या थंडीचे हे भौतिक वर्णन आहे व त्यांत मानसिक प्रतिविंबाचाहि ध्वनि उमटत आहे. २ वायूच्या अत्युच्च शिखरावर अधांतरीं चढून जाऱ्ये जितकैं कठीण, तितकैंच केवळ कल्पनासृष्टींतच निवसणा-या ध्येयास्तव शिर हातांत घेऊन जाऱ्ये कठीण.

राष्ट्राचा अखिलाचि ! ये तरी अहा
 तूळ्हि ! तुझ्या त्या दुस-या चंडमूर्तीचे
 दर्शन सज दे ! कविते, आजि दुजा तो
 छेड सूर कर्कश, जो भिववि भैरवा ! १३०
 सूर ललित ना ! रुणझुणु ताल तोल ना !
 आवडते ज्याचे आघात कोंवळे
 हृदयकुंजिं नाचविती गोड गुलगुल्या
 मंजु गीतगोविंदांतील छंद ते:
 अबलांच्या अबल हृदा अधिक अबल जे
 करिती ते बिल्हणी. करूण छंद वा.
 परि, कविते, भेरीचे सूर ते दुजे
 छेड आजि, अबलांच्या अबल हृदांही
 करिते जे प्रबल प्रलयोर्मि सिंधुसे !
 मृत्युंजय मंत्र कुणी प्रकटविल जो १४०
 मूर्ति चंडिकेती उद्दंड यावया
 चंड मनोबळदाता मजसि वर अजी !
 कुरळीं जे खेळावे, केश मृदुल ते,
 क्रोधानें राठ राठ उठुनियां जवें,
 फुटलेल्या पेंवांतुनि सर्प कीं तसे
 बुचइयांतुनि चवताळत सुटुनि धावती
 स्कंधीं वा वक्षीं ना पृष्ठे ना मुखीं
 विकराल क्रोधभरें अति भयंकराः
 एक्या निज हस्तेंची छाटुनी स्वयें
 खडगानें आपलेंच मुंड फल तसें, १५०
 अन्या निज हस्तीं घेः आणि अहो जी
 रक्ताची धार उडे वरि उफाळुनी
 लाल लाल चिकट विकट त्या गळ्यांतुनी
 धार तीच घट घट त्या क्रुद्ध मुखें पी
 पेल्यांतुनी लाल मध्य पी जसें कुणी !

पिठनि रक्त आपुलेंचि आपली तृष्ण
शांतवित्या त्या प्रचंड रौद्रभीषणा
रुंधरा छिन्न-मुळ^१ मूर्तीसी नमो
नमो नमः सहस्रधा प्रमत्त-नर्तने !

तूंची कर्तव्य-मूर्ती ! तूं जरी अशी १६०

सद्यःकर्तव्यमूर्ति मद्हृदापुढे
रुंधरा, छिन्नमुळ, खंड-कृपाणा
ऐशीची मूर्ति धरुनि, तूंहि ये करुं
कविते, या हृदयाचा पाठपुरावा !
जें वेताळीय, काळभैरवीय जें
मारक जें, दुःसह जें, कठिण कटुकटु
तेंचि आज आरोग्यद बलद हो तया !
कीं जैसें तें होई, अढळ जें चढे
वीरवर श्रीबंदार वध-शिलेयरी.

श्रीबंदावीर

क्रुर लोह-पंजरांत या निरुंदशा १७०
तीक्ष्ण सुळे !-लोहाचे दांत रक्तपी
तेंगी शिवशिवति अहा देतिना मुळीं

१ शाक्संप्रदायांत चंडिकेचे हैं “छिन्नमुळा” नांवाचे एक तात्त्विक रूप प्रसिद्ध आहे. २ श्रीबंदा हा शीख लोकांचा प्रख्यात पुढारी व श्रीगुरुगोविंदाचा शिष्य होय. मुसलमानांस झानें दे माय धरणी ठाय केले. शेवटीं तो धरला गेला.

अल्प वळायातेंही तनुसि तयाच्या !
पीत रक्त लोह-सुळे टोंचटोंचुनी
देहाची जाळी ज्या जाहली असा
निजरक्तीं न्हालेला कवण हाय हा
पंजरांत बंदिवान ? सिंह कीं जसा !
पंजरस्थ सिंहाच्या शान शिकारी

भंवति जसे भीत-धीट रक्षिपासू
 भुंकति बहु टपत तया भक्षुं फाडुनी, १८०
 शत्रूचे तेंवि मुक्तखड्ग हे थवे
 भुंकत त्या पंजरासि ढकलिती पुढें१ !
 दिल्लीचे दीर्घ पटांगणः सभोवते
 लोहगजांचे कुंपण रोखते जना:
 ज्या भंवतीं शतसहस्र हिंदु अहिंदू
 नरनारी दाट उभ्या दूरवर अहा
 प्रेक्षाया हिंदूच्या वीर रक्षका-
 प्रेक्षाया हिंदूच्या रक्षकासचि
 ना, परंतु हाय हाय तद्वधासही !
 प्रेक्षाया मात्र ! तोंच मुख्य कसाई, १९०
 बादशाह ज्या वदती, तोहि ये; हळू
 फाटक-ना फट केवल करकरुनियां
 पंजर लव उघडेः ओढून शुंखला

१ पंजाबमधून बंदावीरास धरून दिल्लीस आणिले तेंव्हां लोखंडी पिंज-यांत बंद करून आणिले. कारण मुसलमानांस त्याच्या विलक्षण तडफेचा आणि यशाचा इतका धाक बसलेला होता की, त्याच्यापाशीं अद्भुत सिध्दाई आणि जादू आहे आणि तो मनांत येतांच मांजरादिकांचे इच्छामात्रे रूप धरून निसदून जातो असा मुसलमानांचा समज झालेला होता.

फरफर फरफटीत हाय ठेंचठेंचुनी
 बंदीवानासि टाकिला पटांगणी.
 खणखण उपसूनि उगारूनि भोवतीं
 शत्रावर्णं शतशः सहसाचि रोखिलीं
 एक एक शिष्य तया वीरगुरुचा
 शुंखलांत बध्द पुढें एक एक ये
 " होशी का मुसलमान ? वांचसी तरी ! " २००
 " हिंदू मी ! शीख आम्हि ! मरण मी वरीं !
 " हें कुराण-हें कृपाण ! बोल पुनरपी "

पुनरपि ये पुनरपि ये ये पुनः पुन्हा
 प्रत्युतर घोरनिश्चयोत्थ सत्वरीं
 " हिंदू मी ! शीख आम्हि ! मरण मी वरीं !
 एक एक उत्तर तुच्छवित कुराणा
 उठतांची पडत धर्म-वीर-वरांचें
 एक एक शीर्ष बळी क्रुर कृपाणा
 शंभरदां प्रश्न उठत रानटी स्वरीः
 " होशी का मुसलमान ? वांचसी तरी ! २१०
 शंभरदां उत्तर दे कंप अंबरीः
 " हिंदू मी ! शीख आम्हि ! मरण मी वरीं !!"
 एक एक धर्मवीर करित दोनशें
 वर्जुनी भय गर्जुनी जय धर्मगुरुचा
 वधशिळेसि वाहुनि निजशीर्ष देतसे !
 बोथटलें तें कृपाणःजात बुडुनिया
 सद्य॑ उष्ण उष्ण शोणितांत वधशिलाः

१ सद्य-ताजें. बंदावीराचे आधीं त्याचे दोनशें शिष्य त्याचेपुढे मारले गेले आणि तरीही तो गलितधैर्य होईना म्हणून शेवटीं त्याचा एकुलता एक राजपुत्र त्याचे समोर हालहाल करून मारला गेला-तें वर्णन या आणि पुढल्या छेदकांत आहे.

अति अघोर अति उदास दिवसही दिसे
 झिंगतसा लाल लाल रक्त पिझनी.
 हाय, अहो ! परि त्या अति किळस आणित्या २२०
 स्थानीं बीभत्स श्याचि समयिं हें कर्सें,
 कां ये अति कोमल अति करूण लेकरूं ?
 आणि पडुनि त्या बंदी वीरवराच्या
 सहसा तें मूल गळां, स्फुंदुनी वदे:
 " हाय पिताजी ! हा हा, काय दशा ही
 तनुची तव आज राजसादभूषिता !
 राजराजभूषणार्ह बंदीवान तो

वीरवर श्रीबंदा अहह आपुल्या
एकुलत्या एक्या तनयासि हुंगुनी
बोले: “ हे बाळ ! तुझा मी नसें पिता ! ” २३०

हिंदुधर्मची, बाढा, पूज्य तव पिता !
माता तव हिंदु-जातिःजा तिच्यावरी
लिंबलोण ओवाळूनि कमल-कोमला
तनुचें तव तनया जा टाक सत्वरी !
सत्वरची साश्रू-सोल्हास तरीही
उठत राजबिंडा तो वीरतनय तें.

“ होशी कां मुसलमान ? वांचसी तरी ! ”
“ हिंदुधर्म-मंगलार्थ मरण मी वरी ! ”

आणि हाय हाय त्याहि अर्भकाप्रती
नेताती ते नृशंस वध-शिळेकडे : २४०

हळु न्यारे, हळु ! संभाळूनि लेंकरुं
हें लहान इतुके कीं सांचल्या तया
रक्ताच्या डबक्यांतचि सहज बुडुनिया
जावें कीं जातां त्या वधशिलेकडे !

बोथट१ तरि तें कृपाण कठिणतम तरी
अति सहजचि कर्म भयंकर करीत तें !
कठिणतमहि बलिदार्नीं सहजतम तसें
वीरसुत श्रीबंदा वीरवराचा

निज तनुच्या नवनालावरुनि खुडुनिया
वाढूनि दे हिंदु-धर्म-मंगलार्थ कीं २५०

समर-चंडिका-चरण-स्थंडिलावरी
निजसुंदर मुखमंडल कमलकुसुमसें !
हरहर ! सत् श्री अकाल ! जय ! पुनः पुन्हा
श्रीबंदा गर्वभरें गर्जना करी !
वीर करी गर्ज, आणि शोक करि पिता:२
-किती सुंदर, शूर किती ! बाल एकची

अंतरलें तेंहि अभाग्यासि: घे अशी
 श्रीबंदा हाय हाय हाय अंतरिं !
 तों ते आलेच कोप-कंपभरानें
 थरथरते शब्द, शिव्या, शाप वर्षतां ! २६०

आणी यच्छब्द उभ्या पंचनदासी
 सिंहाचा जेंवि गुहे, तेंवि गर्जवी
 यद्र्जे अक्षरशः मुसलमान तो
 ग्रामधाम सांडित घे वन सहस्रशः !
 घोरीपासूनि३ शत्य अति अघोर जें

१ दोनशेंवर शिष्य हिंदुधर्म त्यागीनात म्हणून मारतांना बोथट झालेलें ते मुसलमानी खड्ग. २ वीराचें कर्तव्य म्हणून बंदावीरास स्वसुताच्या हुतात्मतेनें एकीकडे आनंदहि झाला. पण त्याचें पित्याचें अंतःकरण दुसरीकडे नैसर्गिक अपत्यप्रेमानें आंतल्याआंत विव्हळहि होत होतें, स्वसुताचें रक्षण करण्यास असमर्थ झालेल्या स्वतःच्या दुःखद स्थितीनें हळहळत होतें. ३ महमद घोरीपासून.

दास्याचें हृदयिं सलें पंचनदाच्या
 तें उपटुनि शतकांचा सूड सहा घे
 यत्कृपाणः त्या बंद्या वीरवरातें
 तेचि मुसलमान अजि शान कीं जसे
 शृंखलिता सिंहावरि भुंकती बद्ध २७०
 तेंवि भुंक भुंकत पुस्ताति बद्धपरीः
 " हैं कुराण हैं कृपाण ! बोल पुनरपी,
 कुफरा, हो मुसलमानः वांचसी तरी !"
 धर्माधा ! यःकश्चित् सैनिकें दिलें
 ज्याच्या ना कवडीचें मोल कुराणा,
 सेनानी तो स्वयेंचि घालणार का
 मूढा, तव भीक भीतिशी अशा खुळ्या ?
 " सचमुच क्या ऐसा है ?" मुख्य कसाई,
 बोलती ज्या बादशाह, तो वदे मधें
 " जावोची तरि सेनानीप्रती तया २८०

सेनेहूनि अधिक सभादर समर्पिला !
 तो कुराण फेकी ? तूं फेंक कृपाणा
 आणी जा तीक्ष्णाग्रा सांडसाप्रती
 लोहाच्या लाल तापवूनि आण जा ”
 लाल लाल सांडस तीक्ष्णाग्र तीरसे
 घेऊनि ये हत्यारीः अढळ आसनीं
 वीर बसे योगयुक्त “ बोल पुनरपी,
 होशी ना मुसलमान ?” एक एक त्या
 प्रश्नातें प्रश्नचिन्ह तेंवि पूर्तवी
 तस लोह-सांडस सहसाचि घुसोनी २९०
 वीराच्या तनुंत तीर तुणिरीं तसा !
 प्रश्नातीं एक एक तोडूनी अहा
 मांसाचा लचका ओढूनि काढिती
 लाल तापलेल्या खुपसूनि सांडसा !
 अक्षरशः हा अघोर छल रिपू करी !
 अक्षरशः तें अघोर धैर्य तो धरी
 तो बंदा अखिल-हिंदू-वंद्य हुतात्मा !
 “ छल अघोर हँही तें धैर्य चळविना
 तरि अघोरतर भोगो खल छलाप्रतीः ”
 बादशाहचि तो ! तन्निथिंत पडे कां ३००
 क्रौर्याची ती उणीव ? घोरतर छळा
 कल्पी लव हत्यारीः तोंचि गर्जला
 बादशहा; “ ना तैसें मूढ ! हाणितां
 आघाता शत न होय घाव शरीरीं
 विषम तसा घाव होय हाणितां मनीं
 आघाता एकमात्र ! कुफर कारटा१
 मृतहि चिरा-तोडा तें हृदय !” हृदय तें
 त्या हुतात्म वीरतनय तनुसि चिरुनिया
 तोडिति ते क्रव्याद क्रुरः आणखी

उष्ण रक्त थबथबुनी गळत ज्यांतुनी ३१०

जिवलगशा राजसशा लाडकशा अशा

एकुलत्या तनयाचेहे हृदय तें अहो

जनकाच्या त्या वदनीं कोंबिती बळे !

हाय हाय-धन्य धन्य-हाय हाय हा !

धन्य धन्य धन्य ! तरिहि धैर्य ना चळे !

१ कारटा - बंदावीराचा तो मारून टाकिलेला मुलगा : त्याचे हृदय काढून बंदावीराचे मुखांत कोंबण्यात आले ! कीं त्यानें त्या छळा, कंटाकून मुसलमान व्हावे !

उस्सहि ना निघत मुखांतूनिः कीं असे

योगिवराचा आत्मा, क्रुर हो, तया

आर्धींची गत तेथे : कीं ' विचाल्यते

गुरुणापि स ठुःखेन न यत्र आगतः !'

सैतानचि ! सैतानचि यांत घुसुनिया ३२०

वेडावी आम्हासी : नर न, भूत हें !

किंकाळुनि भुंकुनि भुंकोनि नीच ते

नंतर आसन्न-मृत्यू वीरवरा त्या

सभ्य मृत्यूचेही सुख मिळूं न घावया

उंटावरि उफराटे बांधती बळे

आणी त्या लक्ष लक्ष जनतर्तींतुनी

दिल्लीच्या गल्ली-गल्लींत राक्षसी

मिरवणूक ती माते ! लोक पहाते !

लोक पहाते त्यां, त्यांच्याच रक्षणीं

प्राणदान करि त्याचा घोर वध तसा : ३३०

हिंदूंच्या बीजाचे लक्ष लक्ष ते

जन, असुनी दोन हात, लांब मिशाही

बहु मिशाळ षंढाहुनि षंढ होउनी

हिंदूंच्या धर्मरक्षित्यासि पाहती

त्या दर्शेत, त्या दुर्बीभत्सनेमधें !

एक जरी मायेचा पूत त्यांमधै-
 आईचे दूध जितें एक प्यायला
 जरि असेल त्यांत तरी शपथ ! थिक अरे
 थिक तुमच्या जीवितास ! लक्ष नर तुम्ही
 लाटेने केवळ कीं उसळतां जरी ३४०
 तरि सहसा टाकितांचि पार बुडवुनी-

१ यस्मिंस्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते-गीता.

पार ठार तुडवुनि ह्या दैत्य-शतांसी:
 -वा निदान त्या निज भीरुत्व-कलंका !
 परि आतां तो कलंक हिंदुतेवरी
 निज मारक छाया ना पसरविल पुन्हा:
 कीं त्यावरि रक्तासी उष्ण उष्ण त्या
 हृदयाच्या आपुल्याचि ओतुनी अहा
 शुद्ध करुनि हिंदुध्यज रंगवी पुन्हा
 हिंदुवीर हा बंदा हिंदु हुतात्मा !
 धर्मवीर हा बंदा हिंदु हुतात्मा ! ३५०
 देशवीर हा बंदा हिंदु हुतात्मा !
 उठति किळसवाणे दुर्गंध ज्यांतुनी
 सडलेल्या कुजलेल्या मूवमलांचे
 नगराच्या त्या उकीरड्यावरी दुरी
 नेऊनी मग खाटिक ते टाकिती तया
 अमरमृता ! " जा कुफरा ! रक्तमांस ते
 गृध्र तुझें खावोती शान सुकरे:
 आणि जरी आत्मा कुफरांहि असेची
 खावो तरि आत्म्यातें नरक जा तुझ्या !"
 तों होई काय ! अहो रुजुनिया तिझें ३६०
 तेंचि रक्त मांस तया अमर मृताचे,
 त्यांतुनि हंगाम हुतात्म्याचिया तया

सूडाचा उठला उगळूनि अकस्मातः
मानियले मूषकः१ ज्या, कःपदार्थ ज्यां-

१ बंदावीरास मारिल्यानंतर पंजाबांत कांहीं काळ जरी हिंदुंची चळवळ दबली तरी ते पुनरपि चेतली गेली.
कारण ज्यांना मुसलमानांनी 'मूषक' म्हणून हिणविले ते महाराष्ट्रीय वीर अटकेपर्यंत चालून गेले. शीखहि
पुनः बळावले आणि पंजाबांत एक प्रबळ राज्य स्थापिते झाले. ह्या इतिहासास उद्देशून हा संदर्भ आहे.

तेचि अहा सिंहासन पोखरुनिया
त्यांधरित्या सिंहांच्या क्रुर भीषणा
तोंडासचि तोंडासचि करिताती आपलीं बिळे !
मृत झाला उज्जीवित ! मृतचि मारिते !
गाईनीं मारियले ठार कसाया
चिमण्यांनी मारियले ठार ससाणे ! ३७०
पायदळींची रेती तापली अशी
कीं भाजुनि भस्म करी पायदळासी२
आणी ना कुतरेही भीक दे अशी
होय बादशहाची बा दशा अहा-
-बंधाचा सिंहनाद घेतसे जई
रूपांतर हिंदुडिमामधै महान् !
आणि ईश दे अंतीं यश बळाधिका
मूर्तिभंजकांवरती मूर्तिपूजका !

* * *

परि होईल हैं असेंचि हैं न जाणतां;
होईलही हैं असें, न हैंहि जाणुनी; ३८०
अति भयाण अति महान उच्च त्या स्थलीं
अंधःकारांत, घोर दक्षिणायनी३

१ सिंहासनाला धरणा-या, त्या राजपीठाच्या पायाचे स्थानीं केलेल्या सिंहाच्या आकृती. लक्षणेनै मुसलमानी सामाज्याचें आधार असलेले त्यांचे बळ. २ मुसलमानी सेना. पायांग्खालीं तुडविलेली हिंदुशक्तीची माती-रेती अशी तापली कीं, तिनें तिला तुडविणा-या शत्रूच्या पायदळास-बळास जाळून भस्म करून टाकिले. ३

दक्षिणायनीं - प्रतिकूल कालांत. मरणांस दक्षिणायन प्रतिकूल असते. कारण पूर्वी उत्तरधुवाकडे असतांना तो रात्रीचा अंधकारमय काल असे.

चिरवित निज देहा कीं वैद्य पशु तसा,
धर्मास्तव नरकीं जो होउनी पचे
तो वीर श्रीबंदा हिंदु हुतात्मा
आज असो ध्येय मला एकमात्रची !
तोची मज नरक^१ गमो आजि सरससा
स्वर्गाहुनि सप्ताही ! विजय-गीति ना,
-त्याची गा, स्फूर्ते, तूं असह अपजया
ज्या सुरांत बंद्याच्या हृदय-तंतुसी ३९०

लावुनी तूं घोरगीत गाईलेंस तें
व्यक्ति-मरण सौख्याचें असह-त्याच ये
-त्या सुरांत कविते ! तनुतंतुवाद्य हें
माझेही बांधः राग तो निराश गा:
धैर्याचा परम तशा ! कां न कीं तशा
मी न काय एक जरी क्षुद्र डहाळी
तरि त्याची प्रथिता अश्वत्थ-तरुची
हिंदवीय वंशाच्या ? ती यदीय कीं
शाखा, जरि दिक्कुंजरहस्त दीर्घशी
हिंदु हुतात्मा बंद्या वीरवराची ?

४००

तेंचि रक्त, अल्पसत्त्व, तरि शिरांत या
तेंचि बीज, जीवन तें, मृतिकहि ती !

^१ नरकासमान ज्या स्थानीं बंद्याचें प्रेत टाकिलें; नरकासमान असह अशा ज्या हिंदुंच्या अवनत परिस्थितींत बंदावीरानें धैर्य न सोडतां पुढिलांच्या यशासाठीं प्रस्तुतच्या अपयशास आपला बळी दिला; ज्या नरकांत त्याचा आत्मा पडेल म्हणून मुसलमानांनी शाप दिला, हे सर्व अर्थ या ओळींतून सूचित कलेले आहेत. २ यदीय – ‘ज्या हिंदु वंशवृक्षाची बंदावीर एक शाखा आहे त्याचीच मी एक डहाळी आहें’ हा भावार्थ.

तो शकला श्रीबंदा हिंदु हुतात्मा
सहण्यासी जरि असश्य छळ तसे तरी
कां शकेन मीहि न हे छळ सद्दं अहा

मीहि हिंदुची असतां ? हे सहेनची-
याहुनिही भयद असे छळ सहेनची
परि झाटेन, जीवनांतिंही झाटेनची
करण्यासी ही विमुक्त मातृभू पुन्हा !
मुक्त पुन्ह, शक्त पुन्हा, मनुजमंगला४१०
पुण्यभूमि पुनरित्थित पतितपावना !
अंदमान,

37 बेडी

परिचय - तुरुंगात कैद्यांना शिक्षा म्हणून घातलेली बेडी एकाद्या अलंकाराप्रमाणे घासून पुसून चक्क ठेवणे भाग पडते. या व्यावहारिक विरोधाभासावरून एक तात्त्विक विरोधाभास विनायकरावांना सुचला तो या कवितेत मांडला आहे.

चाल - पाळण्याची

“ उजळित उजळित जे | काय करीं

लालिसी तूं दिवसभरी

बंदी, चांदीचे | किंवा ते

अलंकार सोनेरी ?”

अजि नचि ! केवल ती | लोखंडी

बेडी माझी, खंडी

जखडोनी माझ्या | या पायां

स्वेच्छ गती जी चंडी

“ फोडुनि तोडुनि जी | जाळावी

तीच कशी उजळावी

आपण आपुलिची | रे बेडी ?

हौस तुझी ही वेडी |”

सुटते तुटते ही | नचि हो ती

परि जोंवरि तोंवरतीं

गंजे ती तरि कीं | गांजी या

अधिक आपल्या पायां

१ परिशिष्टांत या कवितेवर विस्तृत टीप दिली आहे.

“ चरणासि सतत इच्छेच्या | जी वेढी

घडि कवण विधिनिषेधांची | ही बेडी ”

जाणे कोण अजी | निश्चित तें

परंतु कीं मज गमतें

इच्छे घडि त्याची | इच्छाची

या बेडि तदिच्छेची !

अंदमान,

38 कोठडी

परिचय - तुरुंगांत आल्यावर कैदी आपआपली कोठडी ममत्वाने साफ ठेवु लागतात. आपली कोठडी साफ करताना आपले मनांत जे विचार आले ते विनायकरावांनी या कवितेत मांडले आहेत.

चाल - पाळण्याची

“ लिंपुनि शिंपुनि जें | काय तरी

सजविसी तूं दिवसभरी

बंदी, मंदिर तें | एकादा

महाल वा सोनेरी ?”

अजि नचि केवल या | बंदीच्या

भिंति त्या भुयारांच्या

रक्षिति अवसेसी२ | माझ्या ज्या

पासुनियां पुनवेच्या३

“ तरि रे कोठडिच्या | या क्रुरा

भिंति तोडुंची धीरा

१ याही कवितेवर परिशिष्टांत विस्तृत टीप दिली आहे. २ अवस - हा निराशा-तिमिरांत गुरफटलेला काळ.

३ पुनव - मुक्तजीवनाचा आनंदी दिवस.

झटशिल तरि होई | न क्वचित् कां

पूर्ण मुक्ता शक्या ?”

पूर्णा ? अजि ना ना | मातीच्या

भिंति भंवति या साच्या

तट जो बंदीचा | कीं त्याच्या

दगडी भिंति दुज्या !

“ आशा सोडी ना | या जगर्ती

दगडांच्याही भिंती

धुळिला रे मिळती | तटहि किती

तडकूनिया तुटती !”

तरिही काय ? अहो | आंशिक ती

शक्य 'पूर्ण' ना मुक्ति
 याहि तटांपुढती | बंदीच्या
 क्षितिजांच्याही भिंती !
 " परिसूं परि आम्ही | कुणी कुणी
 त्याही ओलांडोनी
 वृत्तींच्या क्षितिजा | वरिलीची
 पूर्ण मुक्तता त्यांनी !"
 रंगांत उषेच्या आणी | सांजेच्या
 चित्रिलें विश्वकर्म्यानें | ज्या साच्या
 आकाशछता त्या | 'मी' च्या | हलक्यांच्या
 हंसूं-असूंच्या या | झोपाळ्या
 वरतीची झुलत तया
 पाहत होतों कीं | होतें जों
 दिसत तोंवरी तरि त्यां !
 अंदमान,

39 विरहोच्छवास

परिचय - संकल्पित पानपत महाकाव्याचा विरहोच्छवास नांवाचा एक सर्ग विनायकरावांनी लिहिला आहे.

त्यांत चाळीस उच्छवास आहेत. त्यांतील पांच येथें दिले आहेत.

मुकुल नांवाचा एक वीर युवक हिंदुपदपातशाहीसाठीं लढतांना मुसलमानांचे हातीं सांपडतो. मृत्युदंडाची अपेक्षा करीत तो कोठरीत काळ कंठीत असतांना विरहाने त्यानें जे भावनापूर्ण सुस्कारे टाकले ते यांत गोंवले आहेत.

चाल - अजि अक्रुर हा

हा हाय तुझ्या गोड गातची गाना

छळि विरहवेदना प्राणा ॥धू.॥

सुमकोमलशा प्रेमिं अनंतीं तुजशी

हे प्रीति, धरुनि हृदयाशीं

हा कांहिं असे काळ म्हणूनि या जगर्तीं

विस्मरुनि हीहि गे वृत्ति

जों दंग अम्ही संगसुखासव पीतां,

अनुभवित पलीं शाश्तता

हा हाय विरह तों आला !

प्रेमाच्या आनंत्याला

आरोपुनिः१ त्याच्या काला

जरि अंताला । अम्हिं तया पला

१ प्रेमाच्या अनंतपणाप्रमाणेंच समागमाचा पलही अनंतच आहे असा भास झाला. प्रेम अनंत असलें तरी पलाला अंत असतो ह्या गोष्टीचा विसर पडला !

विसरलों तरी अंत अम्हां विसरेना

छळि विरहवेदना प्राणा !

२

ना लागेना गोड अतां मज काही

मज कुठेहि करमत नाहीं

ये विजना त्रासूनि जन्नी मी आणी
 त्रासूनि जनां मी विजन्नी
 मी केश पुन्हा विंचरीं, पुन्हा विखुरीं
 विस्मरत गोष्ट जी स्मरली
 फिरफिरुनि तनू लव बसते
 बघबघुनि नेत्र लव मिटते
 परि हाय अनुक्षण मन तें
 झुरझुरुनिया । झुरतेचि, तया
 पल विरम नसे, करित सखि तुङ्या स्मरणा
 छळि विरहवेदना प्राणा !

३

फुलतांचि फुलै सहज खुडीं मी मोदैं
 हा तोंचि चुरगळू खेदै ?
 कीं खोंवुं फुला केशकलापीं तव ये
 तुज बाढूं कुठैं अजि सखये ?
 तव पूर्वीचे प्रेमदूत॑ दिसतां ते
 हंसतची झुरें मी खेदैं
 या इष्टजन्नीं समजवितां ‘ लव खाई ’
 लागली भूक ही जाई
 स्मरत कीं कसे म्यां रुसुली
 बसतांच तुवां मन धरूनी
 तव कवल देत मम वदनीं
 मृदु पालविले । मधु कालविले
 मधु अधरीं तें करित अमृत जें अन्ना
 छळि विरहवेदना प्राणा !

४

हा हाय अतां भेट अम्हांसी कुठली
 आशाहि आजि मज विटली !

तरि काकुळती येत विनविलें होते

आधींच का न म्यां तें तें

कीं भेटीसी हीच एकली राती

ये झणीं नको दवङ्ह ती

१ पूर्वी हे प्रेमदृत तुझा संदेश आणीत त्यायोगे त्यांचे दर्शन होतांच आनंदाने हंसू येई. ती संवय झाल्याने आजही ते दिसतांच संवयीचे हंसू येते, पण लगेच आतां तुझा निरोप त्यांच्याबरोबर येणे शक्य नाहीं ह्याची आठवण होऊन मन झुरूं लागते.

मीं समयांच्या१ सारसारुनी वाती

पाहिली वाट त्या रातीं

पद पथे जरा वाजतांच दचकावे

दूरतां शून्य बैसावे

तों दार अहा किलकिलें

हो तूंचि ! मज झणीं स्वकरैं

हृदिं हुंदहुंदुनी धरिले !

विसरुनि राती | लवचि उरे ती | भोगुं संगतीं

ढकलिली तुला दूर, धरुनि अभिमानार॒

छळि विरहवेदना प्राणा !

५

विरहाग्नीने पुष्ट अश्रू हे, आणी

विरहाग्नि पुष्ट अश्रूनीं

नांदोत असे करित परस्परपूर्ती

हा विरह, आंसवे अणि तीं

मज सुखही दे दुःख, दुःखची तैसे

मज सुखद तपस्याग्नीसे

हो जपी जपी फलद तुम्हां हो तुमची

मज आणि तपस्या माझी

१ दिव्यांच्या आणि क्षेषानें वेळांच्या: तिस-या अर्थी कराराच्या: कराराची ठरलेली वेळ जसजशी जाऊ लागली तसतशी आणखी थोडया वेळानेंच येण्याचें म्हणाली असेल, येईल, असें म्हणत आणि समईची वात सारीत वाट पहात राहिलों. २ भेटीस येण्यांस तूं रात्र संपत येईतों उशीर केलास तर मी पण बोलत नाहीं असा प्रेमळ रुसव्याचा अभिमान.

ती शिला नको वा मूर्ति
 भावने नसूनी दिसती
 आलिंग्य, चुंब्य, असती ती
 प्रत्यक्ष अशी | तव मूर्ति मशी | समचेतनशी
 तींतची दिसो देव माझिया भुवना
 छाळि विरहवेदना प्राणा !

अंदमान,

१ शिळेच्या वा धातूच्या मूर्तीची आराधना करीत त्या त्या प्रतिकांशीं मीरा, तुकाराम, चैतन्य यांच्याप्रमाणे मानवी नातीं जोडल्यानें जर ती प्रीति अंती भक्तिपद पावून देवाच्या साक्षात्काराचें साधन होते तर शिळेह्न सचेतन, आणि माझ्या प्रेमभावनांशीं समवेदन होऊन प्रत्यक्ष संभाषण-संनिवास-समलिंगन करणा-या ह्या तुझ्या सजीव मूर्तीलाच मी देवाचें प्रतीक समजून तिच्यावर उत्कट प्रेम करूं लागलों तर ती साधनाही अंतीं देवाच्या साक्षात्काराचें त्या जडमूर्तीह्नही सुलभतर असें साधन कां होऊं नये, हा भावार्थ. भक्तिमार्गात कोण्या मानवी प्रियजनांसच मूर्तीसारखें प्रतीक कल्पून त्यावरच निस्सीम प्रीति करण्याचा एक साधनासंप्रदाय आहे. भैरवी, रामकृष्ण प्रभूर्तीच्या अशा साधना प्रसिद्धदच आहेत.

40 रवींद्रनाथांचे अभिनंदन

परिचय - १९१३ सालचे श्रेष्ठ वाडमयासाठी दिलें जाणारें नोबेल प्राइझ कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांस मिळालें हे ऐकून विनायकरावांस अतिशय आनंद झाला व त्या आनंदाच्या भरांत रचलेली पुढील कवितां अंदमानांतूनच त्यांनी रवींद्रनाथांस धाडली.

चाल - नृपममता रामावरती

ज्या समर-बाष्परथकक्षीं^१
 चिर-विवासिता कमलाक्षी
 भारती राजधानीसी | परतते
 घनदाट भाट बंदीचा
 सुस्वरांत सुस्वर साचा
 कोलाहल रणघोषांचा | क्रांतिच्या
 मी तरुण धृष्टेसरर्शी
 ' जावोंचि ' वर्दै या कक्षीं
 ही वीरगीतिही माझी | ऐकिली
 " कविकक्ष पूर्ण हा माझा
 परि उणीव तेथें जा जा
 क्रांतिच्यार बाष्पयंत्राचा | कक्ष तो !"

^१ भारतमाता आपली राजधानी परत घेण्यासाठी सैनिकबाष्परथांतून निघाली. २ या कार्यी कवींची उणीव नाहीं, उणीव आहे ती त्या समररथाच्या यंत्रांत राबणा-यानी स्वतः कोळसे होऊन जळून गति देणा-यांची; तर तिथें जा.

देवीची आज्ञा ऐशी
 मलधूम कोळशामाजी
 त्या अग्निप्रेरक कक्षीं | मी खर्पें
 हा आज घुमे जय केंचा
 भारवी कालिदासांच्या
 धरि अधृत मान मुकुटाचा | का रवी२ ?
 मलधूम कोळशांतुनिया
 सोधणे चर्मि उडवुनिया

मी राजकवे, तव विजया | साजर्वी

२

तद्यज्ञागारीं जेरें
ऋतिविग्वर बसले होते
हवनांहिं वीतिहोत्रातें | अर्चितां
अलकांत खोँवुनी एका
करिं अन्य गुलाबी कलिका
ये यज्ञपूजना देखा | भारती४

१ यासाठीं महाकवीची हौस सोइन हैं दुसरें कर्तव्य मीं स्वीकारलें आणि तो महाकवित्वाचा मान ज्यांना मिळाला त्यांतच मीं आनंद मानला. २ रवींद्रनाथ. ३ यावेळीं अंदमानांत विनायकराव कातड्याचें सोधणे गुंडाळून कोळसे भरण्याचें काम करीत होते. स्वाभाविकच हातरुमालारेवर्जी आनंदाने तें सोधणेच ३डवून त्यांनी रवींद्रनाथांचे अभिनंदन साजरे केलें. ४ भारतमातेनें तिच्या विमोचनास्तव जो यज्ञ चालला होता त्याचे पूजनार्थ एक कळी वाहिली व दुसरी तिनें केसांत खोवली. केसांत खोवलेली कळी खुलूं शकली, तिच्या गौरवांत गुलाबाच्या फुलांच्या जातीचाच गौरव झाला, तसाच रवींद्रनाथांच्या गौरवांत अखिल भारतीय कर्वींचा राष्ट्रीय गौरव झाला.

निजदास्यमोचना माता
बध्दांजलि मधली हाता-
ती कळी दीस दहनीं त्या | अर्पिते
घे प्रफुल्लता निजगंधीं
भ्रमरांची भुलवी मांदी
कळी दुजी गुलाबी परि ती | अलकिंची
भावूनि तद्यशाचा कीं
अलिपुंज-गुंज त्यामाजी
परिणती गुलाबत्वाची | आपुल्या
अलकिंच्या गुलाबा फुलत्या
रे खुलत्या इलत्या तुज त्या
अभिनंदी दहनांतुनि त्या | ती कळी

३

किति चंदन-तोरण हारी
हें या नव देवद्वारीं
दिव्यार्थ किति कलाकुसरी । सुचवी
कांचनीं खचियलैं कोठें
रत्नांत जडविलैं कोठें
मधुकुसुममालिका डुलते । नवनवी
या पुण्यदिन-उषःकालीं
पूजेची दाटी झाली
त्या वानिति शत नरनारी । तोरणा
देवळांत जगदंबेचाऱ
हरुं ताप पुजारी तीचा
लघु खंड उगाळी साचा । चंदनी
झिज़िजित सहाणेवरती
लघु खंड तो तुला देती
घे ख्यात तोरणा प्रणती । मानुनी

४

श्रीविक्रमसिंहासन तें
चिरलुस लुस दिव्या ते
वीणाहि मेघदूतातें । गाइ जी
श्रीविक्रमसिंहासन तें
अद्यापिहि लुसचि परि ते
वीणा कीं तरि अवतरते । त्वत्करीं
कीं गान गुंगवी तीचें
गोलार्धे उभयहि साचें
प्रथमची कालिदासाचे । नंतरीं
कारागृहिं कांचनगेहा
हे बंदीराज रवींद्रा
शुखलां राजबंदी श्या । वंदितों

अंदमान,

१ भारतीय महाकवि होक्न तोरण होण्याची मनीषा कवीस होती, पण सहाणेवर डिजिट राहून देवतेचा
ताप हरण्याचे कार्य त्याच्या वांट्यास आले. आपली अपूर्ण आकांक्षा कोणातरी भारतीयानें पूर्ण केली,
जगतास भारतीय प्रतिभेनें दिपवून सोडलें याविषर्णीं कवीस कृतार्थता वाटत आहे, हा भावार्थ.

41 हलाहलबिंदु

परिचय - गोमांतक काट्यांत भार्गव खेडेगांवांत मठांत एक साधु रहात असे. त्यानें केलेली शंकराची प्रार्थना पुढील पद्यांत आहे.

चाल - प्रणती तव चरणा

हलाहला प्यालां | ज्या तुम्ही | हलाहला प्यालां
 प्रभुजि, पहा ना बिंदु त्यांतला खालीं हा गळला ॥४७॥
 उपाय तूं कोटी | करिसी | उपाय तूं कोटी
 सुखदुःखाच्या हलाहलासी शमवायासाठीं
 शतसूर्यफुलांचीं सोमफुलें नवनव तीं
 अमृताद्रं आणवुनि पिळुनि मस्तकावरतीं
 फेकिशी सदा निर्माल्य तरीं तूं परतीं
 चंद्रमौलि भोळा | परंतू | चंद्रमौलि भोळा
 अमृतत्वाचा मात्र बिंदु त्या खालीं ना गळला १
 देव देवची तूं | ईश्वरा | देवदेवची तूं
 ह्या दीनांच्या मनीं न तुमच्या स्पर्धेचा हेतू
 अमृतवल्लि राहो | तुमची | अमृतवल्लि राहो
 बुटी विवेकाची लव तरि ती अनुपाना या हो
 जाळी जगताला | कीं पहा | जाळी जगताला
 सुखदुःखाच्या हलाहलाचा बिंदु जो गळला २
 अंदमान

42 हिंदु नृसिंह

चाल - भूपती खरें तें वैभव
 हे हिंदुशक्ति-संभूत-दीसतम-तेजा
 हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
 हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
 हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
 करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
 करि अंतःकरणज तुज अभि-नंदना
 तव चरणि भक्तिच्या चर्चा । चंदना
 गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
 हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा !

२

हा भग्न तट गडागडाचा आजी
 हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
 ही भवानिची^१ ह्या पुन्हा गंजली धारा
 ती म्हणूनि भवानी^२ दे न कुणा आधारा
 गड कोट जंजिरे सारे । भंगले
 जाहलीं राजधान्यांचीं । जंगलें
 परदास्य-पराभविं सारीं । मंगलें

^१ भवानी तलवार. ^२ भवानीदेवी.

या जगतिं जगूं ही आज गमतसे लज्जा
 हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा !

३

जी शुष्ठिद हृदयाची रामदासशिर डुलवी
 जी बुष्ठिद पांच शाहींस शत्रूच्या झुलवी
 जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
 जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवीं

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजी । वाहुं दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थं तुज ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा !
अंदमान,

43 आकांक्षा

मंदाक्रांता

हेमाद्रीच्या वसत करूनी, गव्हर्ण जो घराते
 ज्याच्या कल्पद्रुम-सुमचयें, आंथरी सेज कांते
 ऐशा एक्या सकल-विहग-श्रेणि-समाट सुपर्णा
 शापी काल प्रणमित न कीं, स्वप्रगामी पदांना १
 तो कांतेच्यासह खगपति ससवर्षात शार्पे
 ऐशा, स्वत्वा विसरुनि, पदीं आपुल्या उच्च कांपे
 वाटे तारा तुटत जइं तो कोसळे अंतरिक्षीं
 ये भूभागीं अचिरचि शिला-लोहसा हाय ! पक्षी २
 काकांमाजी गणुनि अपणां काकची जोडपे तें
 पक्षींद्राचें, दिवस अधमा-वृत्तिनें नेत होतें
 दंपत्याच्या उदरिं तंव त्या, जन्म रे पावली ही
 शापांधत्वें पितर गणती काकची ते मलाही ३
 माता बांधी परम कुतुके भूवटीं पाळण्याशी
 झोंके घ्यावे मज परि गमे पर्वतस्कंधदेशीं
 स्वप्नीं गोष्टी बरळत सुटे वादळांच्या विजांच्या
 मी जैं तैं तें अशुभ गणुनी दे हृदा भी तियेच्या ४
 देतां प्रेमे करट-घरटा-माजि या ताक्ष्यबाळे
 मृत्पिंडांच्या जनक कवलां, लाल व्हावेत डोळे
 लागे दंष्टा नख शिवशिवं, घोर फूत्कार यावे
 कर्णीं कोण्या कळत न रसासी जिभेने झुरावे ५
 नेती येतां सहज मजला जैं उडायास कांहीं
 त्या काकांचा कळप निघतां संगतीं ते मलाही
 तैं चीत्कारा करूनि सहसा, गृध्र आणी ससाणे
 जावे मातें बघुनि, मुखिंचे टाकुनी मांस भेणे ६
 गाती जैंव्हा करट वधुनी कीटकां पौरुषाते
 उच्छिष्टाते पळवुनि हळू ज्ञातीकौशल्य वा तें

वाटे लज्जाविषय मज तें, मी जवें झेँर घेतें
सिंधु-पृष्ठीं तिमि उसळतां, भीतीवैषम्य त्यांतें ७
ऐशा एका समायिं निघतां संगतीं काक सारे
जातां जातां चुकुनि शिरलों घोरशा कानना रे
काकांमाजी भयविकट तों एकची हांक झाली
अस्पृश्या ती कवण अहहा आग अंगासि जाळी ८
सौं सौं फूं फूं करित सुटले दुर्विषाचे फवारे
सारे वातावरण भरिती कालकूटांत वारे
कोण्या आकर्षणिं अजि तरोभद्रीषणीं सांपडूनी
हाहाःकारासहचि उडतां खालती कोसळूनी ९
झुंडी जैशा सणण सुटल्या कृष्णपुच्छी शरांच्या
रोधानेंची कुहरि कवण्या, घोरशा गव्हराच्या
फूत्कारीं त्या दहनवमत्या, वेग तो नावरोनी
पक्षी पर्णासम टपटपां भस्म होती जळोनी १०
मीही तैशी अवशचि जरी कारणे भिन्न सार्ची
झाल्यें फूं फूं घनरव मदोन्मत्त तो ऐकतांची
पाणी जिव्हे सुटत सहसा, भूक लागे, मुसंडी
नेटे पंखांतुनि, सळसळू लागले दंत तुंडी ११
खालोनी त्या भयद कुहरे खेचितां सूं करोनी
औत्सुक्याची नव अवशता; लोटितां ती वरोनी
मी दे वेगे बुडि न उडतां अंतरालांत खाले
आल्यें तों तों श्रवणे पडली हांक ‘गे हाय ! बाळे’ १२
तारी तारी जनकजननी गव्हरीं घोर माझी
आतां जों कीं अवश शिरुनी भस्म होणार तोंची
रोधोनि स्वा गति, हिसडुनी त्यांसि वाहोनि मागां
ये जों अद्रीवरि तथिं दिसे स्वप्न वा सन्त्य वा गा १३.
शृंगीं शृंगीं मलमलमऊ चुंबितां त्या नभाशी
शुभ्रा शांता गिरि पहुडल्या मेघ-कर्पास-राशी
पिंजारी हा घुसत सहसा त्यांतुनीयां तयांचा

पक्षाघातीं विकिरित नभीं चालला पुंज त्याचा	१४
आहे जों त्या भयद कुहरापासूनी उंच कांहीं	
पक्षी देहा निज पळभरी तोलुनी स्तब्ध राहीं	
राहीं राहीनचि तडक तों वांकडा रोख घेई	
घेईना तों कुहरिं खिळुनी तीरसा तीव्र जाई	१५
प्राणी गर्तानन कुणि ! न तें गव्हर ! क्रुरकर्मा	
दे घे, घे दे, लगटुनि खगा, घोर आघात मर्मा	
हाटे हा, तों उपसुनि फणा मत आव्हान फूंफूं	
दे, तो येतां दशन विळखे मारितो त्यास गुंफूं	१६
कांही त्यांची धरमुट अशी रक्कबंबाळ झाली	
दंतां वकां क्रकचनखरां, घासतां धार आली	
झंजा झंजावरि उसळुनी आपटावा तसे ते	
दोधे दोघांप्रति बिलगले, झुंज घायाळ हो ते	१७
झैंपाझेंपी धरपकड तों चंचुमाजी विखारी	
एकाएकीं मुडपुनि फणा सांपडे हो अखेरी	
भंगक्रोधें गरल वमला चाविल्या उग्र दाढा	
पुच्छाघातें उडवित विजा हाणिली भू तडाडा	१८
दारुकामामधिं सुट्टसे पेटला बाण जैसा	
शत्रुसी तो खिळखिळवितां अंबरीं उंच तैसा	
मर्मा तों दे भयद विळखे चेपितां विध्द झाला	
हा हा ! पक्षी रिपुसह पडे बाण जैसा विझेला	१९
चंचूमाजी करकचुनिया कंठ तो रक्त ओकी	
ओकी रक्ता विहग वळसे चेपतां वक्ष तो कीं	
सोडीना हा खग परि फणा; हा न वा ते लपेटे	
वै-यांची त्या जटिल पल ही झुंज घे झौंप वाटे	२०
त्याचा त्याचा गुदमरुनिया श्वास अंतीं चिकाटी	
त्याची त्याची शिथिल किमपी, संधि साधूनि तों ती	
पक्षी-राजा सकल बल तें खर्चुनी प्राण-घेते	
तोडी फोडी विकल वळसे, रे करूं हृष्ट मातें	२१

कीं सूडाच्या गळुनी पडला रज्जुची चाबुकाचा
 प्राणी देहा निज मग करी वर्तुलाकार साचा
 मध्ये प्राणासहचि वमला त्या प्रभावान् मण्याशीं
 वाटे झाँपे रवि सपरिवेष स्वयें हा धरेशी २२
 धापा देतां विहग पडला दूर जो भागलेला
 मेलेल्याही विभय न धजे स्पर्शु जेता जिताला
 निःशंका ती अचिरचि जयश्री परी माळ घाली
 स्पर्धा देती मजसी सख्या, सांगतें सत्य झाली २३
 ती चंचू, तीं क्रकचनखरें, हैमपक्षमप्रभा ती
 ऐटीची ती जय-शिथिलता, पांख शोधीत होती
 ग्रीवा ती कीं प्रबल लवणे जीस ठावें न मार्नी
 व्हावें वाटे विहगपतिची त्याच म्यां पट्टराणी २४
 दर्पची कीं सतनु विलसे, उन्नता वक्रताची
 शौर्याच्या वा असिदललते शेंग आरक्ष साची
 कीं काळाचा तिमि पकडतां आंकडा हा गळाचा
 चुंबूं चंचू विहगपतिची लोभला जीव माझा २५
 “ ये गे गेहीं ” परि परिसतां आर्तवाणी पित्याची
 गेल्यें नीडीं; तळमळत ये नीजही अल्प साची
 तीं त्या नाना दिवस-घटना-मिश्रणांसी विचित्रां
 घेतां घेतां, स्मृति अघटितां रंगवी स्वप्नचित्रां २६
 प्राण्याची त्या मृदुल तनुची कीं जशी सेज होई
 आणी वक्षीं विहग मज तो दांडगा घट्ट घेई
 मर्मा मर्मा अभिनव कला ! उः ! किती गोड लागे
 तीं कीं माता मजसि हिसडी, हाय रे ! दूर रागे २७
 बोधी क्रोधें अहह ! तनये, सोड नादासि याच्या
 याच्यासंगें फसशिल मुली, संकटीं वादळांच्या
 पिंडा खाणे पडुनि घरटीं, झाँपणे स्वस्थ साचें
 सोळूनी तें स्मरति तुज कां डोहळे हे भिकेचे २८
 वारे तोंची सुटति. उठती घोर अंधार, भारें

पर्जन्याच्या नभ लवतसे, सिंधु थैमान सारें	
प्याली दारू प्रकृति सहसा ! दोल घे वादळांच्या	२९
झोपाळ्यांच्यावरि धरुनिया सांखळ्यांशी विजांच्या	
तों दों क्रोधोद्भृत डुरकते मेघ थिप्पाड आले	
अन्योन्यांशीं धडड टकरा देत आम्हांसमोरे	
सारी दोघांमधिं पसरुनी पंख मृद्यस्थ जैसा	
पक्षी शोभे अधर तरता दों नर्गीं पूल तैसा	३०
बैसूं स्वारी भरुनि वरि कीं दों अम्ही अंबुदांच्या	
चंचूंचे अंकुश रुतवुनी मत कुंभांत त्यांच्या	
गेलों डौलैं दवडित तयां कीं महात द्विपाशी	
गेलों गेलों मणिमय कुण्या पूर्वदिक्मंदीराशी	३१
राणी जेथें रति, मदन हा जेथला होय राणा	
आलों आम्ही अभिनव अशा रम्य राज्यास कोणा	
हैमी हौदांतुनि जिथ उषःकालच्या ठेविले गा	
मार्गी मार्गी सुखमधुमया चेतना दिव्य रंगा	३२
त्या रंगांहीं सुरपथनुच्या पीचका-या भरोनी	
झालों लीलासमर करितां दंग रंगांत आम्ही	
आल्या आल्या गगनिं गगनिं, कौमुदीच्या सरी रे	
न्हालों प्यालों भरुनि भरुनि त्यांत हे प्राण-प्याले	३३
प्राण्याच्या त्या विपुल तनुची मांसला आंथरोनी	
गादी जैसी दुकुल-दुलई त्या घनांची करोनी	
आसे माझा जिवलग मला बोलवी ये हृदाशीं	
जाऊं गेल्यें-परि न शकलें, हाय ! हा ! जावयाशी	३४
गेलीं गाऱ्यें खिळुनि सहसा, ये हलूं ना चळूं हो	
मातें सारे हिणविति कृमी कीट हांसोनि हो ! हो !	
लज्जेनें त्या अधिकचि झाटें, भेटण्या वैनतेर्यें	
ऐशा कर्णीं तडफडतचि रे माल जाग येई	३५
तैशीची मी कळत न कुणा वा मलाही निघालें	
स्वप्नीं तैशी तडक विपिना कालच्या थेट आलें	

पिंजारूनी गिरिं पहुऱल्या पार गेले घनांना
कोठेही तो जिवलग परी हाय रे ! हा दिसेना ३६

श्रान्ता भ्रांता स्मरत दयिता मी भर्णे रान शोके
तों त्या एक्या नभ उतरत्या दिव्यमूर्तीसि देखे
वीणा ज्याची डुलवित घनां घे वहावा ! वहावा !
पार्यों ज्यांच्यावरि जडविल्या चांदण्या त्या खडावा ३७

मच्छोके तो गहिंवरुनि मत्सन्निधीं देव आला
त्या शापाचा मजसि कथिता पूर्ववृत्तांत झाला
' बाले, तूं तों गरुडतनया; लोभलीसी जयारें
वांछी तोही प्रणयवश गे, ताक्षर्य कीं एक तूरें ३८

धूलीमाजी विकल विरहें ढाळि तो आंसवांना
जाती भोंतीं विषधर जिते पाहिलें म्यां सुपर्णा
युष्मत्प्राणांसचि न तुमच्या वृद्ध मातापित्यांही
उद्धाराया प्रणय तुमचा मात्र उःशाप पाहीं ३९

जाणोनी हें द्रवुनि बघतां त्या अणी तीव्र शोकीं
साह्य गेलों परि न मम गे, साह्य याचीच तो कीं
हा तो सारा कलह करवी ! भांडखोरां जनांनीं
पूर्वी कंडी पिकविलि गमे, ती जणूं सत्य मानी ४०

मातेंची का, कलह बघतां हौस कोणा न वाटे ?
तीचेही मी परि अलिकडे काढिं का नांवही तें ?
लोकार्थी म्यां सतत झटतां नारदावें पुराणे
गाती थोडे, चुकुनि कळही लागतां लांब गार्णे ४१

बोलूनिया हृदय-भरतें, दावूं आभार अज्ञा
एकाएकीं सुरमुनिपुढें मी पडे नष्ट-संज्ञा
आश्वासोनी त्वरित उठवी देव, तें पत्रिका ही
प्रभवाजेने प्रभुकरिं करीं धाडण्या धाष्टर्य पाहीं ४२

फाटूं व्हावें करट-घरटें एक कीं म्यां खुजावें
कां ही वृत्ती विषम करि तें शापवृत्तांत ठावें
ईतें पूर्वी व्यसनसम जें अंधकारांत जिंकी

दिव्यालोकीं तुजसि अजि तें प्रेम अर्पा प्रिया कीं ४३

मंथायाचीं विषधर-विषे हांव ती दिव्य-गामी

झँझा-झांके मज अनुभवूं हैंचि उल्हास वाटे

काकस्वास्थर्यों करटघरिंच्या जीवणे मृत्यू दे तें ४४

पक्षांमाजी प्रबल तुझिया गाढ आलिंगनीं ते

मर्मी मर्मी शिवशिवतसे चेपिले जावयार्ते

ताक्षर्येच्या या करटगतिची लाज ताक्षर्या ! तुला ही

येझ ! येझ ! जिवलग खगा, नातरी प्राण जाझ ! ४५

आर्या

रतिने, दाक्षिण्याने, अनुकंपेने परी तुवां यावे
राणी म्हणुनी किंवा दासी गणुनी परी हिला न्यावे ४६

' हों ' त तुझ्या जीवन हों, ' नां ' त तुझ्या मरण वा जिचे आतां
मूर्तिमतीच महत्वाकांक्षा मी ध्येय तेंच तूं महता ! ४७

अंदमान

४७. जगन्नाथाचा रथोत्सव

परिचय - जगन्नाथपुरी या क्षेत्रीं जगन्नाथाच्या रथाची मिरवणूक प्रतिवर्षी निघत असते. ती मिरवणूक एक उदात्त व विशाल प्रतीक आहे, अशी कल्पना सुचून तिचे वर्णन या कवितेत केले आहे. यांत विश्वनियंता जगन्नाथ गर्तीचे अश जुंपलेल्या दिक् क्षितिजांच्या रथांत बसून कालाच्या अनुट उतरणीवरून कुठे जात आहे याबद्दल साशर्य प्रश्न केला आहे.

चाल - हंसतमुख तरुण सारखी

ऐश्वर्ये भारी | या अशा | ऐश्वर्ये भारी

महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी ||४७.||

दिक् क्षितिजांचा दैदीप्य रथ तुझा सुट्टां

ह्या कालपथाच्या अनुट उतरणीवरता

नक्षत्रकणांचा उठे धुराळा परता

युगक्रोशः दुरी | मागुती | युगक्रोश दुरी

महाराज, आपुली कथा ना कुठे निघे स्वारी ?

२

पुसूं नयेचि परी | पुसतसे | पुसूं नयेचि परी
मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी

१ ही जगन्नाथाची मिरवणूक ज्या कालाच्या उत्तरणीवरून येत आहे त्या कालपथाचे युगें हेच कोस होत | तो सृष्टीविकासाचा रथ धडधड पुढे जातो तसा मार्गावर चुरळून उधळून गेलेल्या नक्षत्रमालिकांचा धुराळा मागें उठत आहे.

दुज्या कुण्या द्वारीं | जावया | दुज्या कुण्या द्वारीं
किंवा केवळ मिरवित येऊं परत निजागारीं

ह्या सूर्यशतांच्या किती मशाली जळती
मधुनीच शतावधि चंद्रजोति१ ह्या ढळती
सरसरत बाण हे धूमकेतुचे सुटती

कितिदां आणि तरी | हीहि तें | कितिदां आणि तरी
उठे चमकुनी रात्रि२ पुरातन तिच्या अंधकारीं

३

जीवाचीच किती | कथा या | जीवाचीच किती
रथासी जगन्नाथ, तुळ्या या ओढूं जे झाटती
ज्यालामुखिपंक्ति- | पासुनी | ज्यालामुखिपंक्ति
-मज्जापिंडापर्यंत प्रस्फुटिता जी जगतीं

१ दारुकामांतील, क्षेषानें निरनिराळ्या सूर्यमालांतील चंद्र-आज प्रकाशणारे आणि कालेंकरून मागमूस देखील उर्ण नयें असे चंद्रजोतीसारखे विझून जाणारे जे चंद्र- त्यांच्या ज्योति. २ मूलरात्रिमहारात्रि: ‘आसीदिदं तमोमूढं प्रसुसभिव सर्वशः’ किंवा भौतिकशास्त्रदृष्ट्या जडद्रव्य विकास घेतां घेतां त्यांतच चेतना, जाणीव स्फुरुं लागते. ‘उठे चमकुनी’ पुनः तो संघात पृथक् होतांच जाणीव, ज्योत नष्ट होऊन जड मागें उरते.

उंचनिंच पाठीं | पुढति वा | उंचनिंच पाठीं
गतिः१ तितुकी तव रथा झाटतसे ओढायासाठीं
इच्छांत आणि या भूतमात्र वेगांच्या
ओंवून लगामा तुळ्या परम-इच्छेच्यार

त्या अतुट उतरणीवरती हो काळाच्या
खेळत हा अतलीं३ | रथोत्सव | खेळत हा अतलीं
महाराय, आपुली कथा ना कुर्हे निघे स्वारी ?
अंदमान,

१ जगन्नाथाचा रथ ओढण्यास प्रत्यक्ष ‘गती’ च घोडा झाली आहे. मज्जापिंडांतील रसामध्ये जे स्पंदन होऊन भावभावना प्रकट होतात त्या स्पंदनापासून तों जडांतील भौतिक गतीपर्यंत सर्व स्फोट-विकास-‘प्रगति’ ह्या जगन्नाथाच्या महान् मिरवणूकीस पुढे नेत आहेत. २ जसा घोड्याच्या वरवर स्वेच्छ दिसणा-या वेगांत धन्यांच्या इच्छेप्रमाणे हलणारा लगाम गोंवलेला असतो. तसा ह्या सर्व भूकमात्रांच्या, वस्तुजाताच्या वेगांत ईश्वरेच्छेचा, परमप्रवृत्तीचा रश्मि अंवलेला आहे. ३ ज्याला तल नाहीं, घर नाहीं; अशा पथानें. निर्हतुक-निरावलंबी-इत्यादि तात्त्विक संदर्भही त्या शब्दानें ध्यनित होतात.

44 सूत्रधारास

चाल - तूं माझा यजमान सारखी

सूत्रधार अपुला । जरा तरि पडदा हा उचला ॥४६॥

“ या दश्याच्या पडयामागें कथिति कुणी मजला

रंगभूऱ्णी रंगकक्षची^१ आश्वर्या खचला ”

“ त्रिरंगवाटी एक तिथें ती, तीमधुनी सकलां

दश्यांसह नटवर्ग निपजतां आम्हीं पाहियला ”

“ इतुके नचि परि विचित्र वाटीमधूनि त्या सजला

सूत्रधारचि स्वयें उपजतां आम्हीं पाहियला ”

“ कसली वाटी कसले घेऊनि रंगबिंग बसलां

स्वश्वसितीं तो सूत्रधारची रची इंद्रजाला ”

“ प्रत्यक्षासी प्रमाण दुसरे हवें कासयाला

पडयामागें आम्हीं अंधःकारा पाहियला ”

“ स्वयेंचि होतां अंधकारमय आंत पाहत्याला

आंत जाऊनी पडयाच्या कीं आम्हीं पाहियला ”

“ असंख्य ! एकामागें दुसरा, दुस-याच्या तिसरा

पडयामागें पडदा केवळ आम्हीं पाहियला ”

“ पाहियले ! प्रत्यक्षाचि कथितीं पाहियले त्याला !”

वदती सारे ! आसचि सारे मानूं कवणाला ?

उचला उचला ! वा न ! धन्यची मम आत्मा घाला

तुझ्या जयें या रंगभूमिचा रंग पाहियेला !

अंदमान

^१ रंगपट

45 अज्जेयाचे रुद्धद्वार

चाल - भूपती खरें तें

ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे

येणार घरासी मार्ग त्याचि ते सारे

ऐकोनि तुझ्या भाटांच्या

गप्पांसि गोड त्या त्यांच्या,

घ्यायासि विसांवा माझ्या

जीवासि ये घरीं तुमच्या

ठोठावित थकलों ! अजुनि नुघडती बा रे

आंतूनि तुझीं तीं बंद सदोदित दारें १

विस्तीर्ण अनंता भूमी

कवणाहि कुणाच्या धार्मी

ठोठावित बसण्याह्वानी

घेईन विसांवा लव मी

येईन पुन्हा ना तुझ्या घरा ज्याचीं रे

हीं वज्रकठिणशीं बंद सदोदित दारें २

ज्या गाति कथा राजांच्या

सोनेरि राजवाड्यांच्या

मी पथें पुराणतज्जांच्या

जावया घरा त्या त्यांच्या

चाललों युगांच्या क्रोशशिला गणितां रे

तीं पथा-अंति घर एक तुझीं तैं सारें ३

दुंदुभी नगारे शृंगे

गर्जती ध्वनींचे दंगे

क्रांतिचे वीर रणरंगे

बेभान नाचती नंगे

मी जात मिसळूनी त्यांत त्या पथें जों रे

अंतासि उभें घर तेंचि तुझीं सामोरे ४

कोळूनि आणखी कोठे
 चिंता न किमपि करितां ते
 ही मिरवणूक जी मातें
 नटनटुनि थटुनी या वाटे
 ये रिघुं तींत तों नाचनाचतां मारे
 पथ शिरे स्मशानी ! ज्यांत तुझे तें घर रे ५
 सोडुनी गलबला सारा
 एकान्तपथा मग धरिला
 देताति तारका ज्याला
 ओसाडशा उजेडाला
 चढतार घेतां उंचनिंच वळणारे
 अजि मार्ग तोहि ये त्याचि घरासी परि रे ६
 जरि राजमार्ग जे मोठे
 तुझियाचि घराचे ते ते
 घर अन्य असेलचि कोठे
 या अरुंद आळीतुनि तें
 मी म्हणुनि अणूंच्या बोगबोगयांतुनि रे
 हिंडुनी बघें घर अंतिं तुझे सामोरे ७
 घर दुर्जे बांधुं देईना
 आपुले कुणा उघडीना !
 या यत्र असा चालेना
 बसवे न सोडुनी यत्रा
 ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपी बा रे
 तीं तुझ्या घराचीं बंद सदोदित दारे ! ८
 अंदमान

46 मरणोन्मुख शर्येवर

परिचय - १९११ ते १९२१ पर्यंत अंदमानमध्ये तुरुंगांत विनायकरावांची प्रकृति एकसारखी बिघडत जाऊन क्षयावर जाते कीं काय अशी डॉक्टरांनादेखील भीति पडली असतांना व केवळ थोड्याशा दुधावर राहून अंथरुणास महिनोगणती खिळून पडलेले असतांना त्यांना मरण बरे असें वाटूं लागे, इतकेच नव्हं तर तें एकदां अगदीं अंथरुणाशीं येऊन ठेपलेंही। त्यावेळेस मृत्यूच्या त्या गंभीर छायेखालीं ही कविता त्यांनी लिहिली.

वृत्त – वैनायक

ये मृत्यो ! ये तूं ये, यावयाप्रती
 निघालाचि असशिल जरि ये तरी सुखें !
 कोमेजुनि जावया भिवोत हीं फुले
 हीं द्राक्षें रसरशींत सुकुनि जावया
 भ्यावें तें का म्हणुनी तुजसि परी मी ?
 माझ्या पेल्यांत किती पीत राहिलो
 तरि न संपतीच अशा असति आजि या
 अश्रूंच्या मदिराची मात्र राहिल्या !
 ये, त्या जरि नैवेया अससि भुकेला
 आणि जरी दिवस असे अजुनि तरुण हा १०
 तरि लहानथोर अशीं असति संपलीं
 दिवसाचीं कार्यही बहुतकरुनिया,
 तोडजोड करूनि परी फेडलीं ऋणे
 जन्मार्जित जीं जीं तीं, ऋषिऋणप्रती
 श्रुतिजननीचरणतीर्थ सेवुनी कधीं,
 धरुनि कधीं ध्रुवपदांसि संत-ततीच्या
 आणी ही आचरुनी एक तप अशी
 आशेच्या या स्मशानभूत तपस्या
 देवऋणा, फुंकुनि रणशृंग, दुंदुभी
 धडड धडड पिटुनि, आणि तो अघाडिचा २०
 चढवुनि तें हल्ला सहसाचि ज्या पलीं
 सुटली रघुवीराची प्रथम रणाज्ञा
 आणि त्याचि रणयज्ञागर्नीत पेटल्या

अस्थि अस्थि, मांस मांस, इन्धने तर्शी
जळत जळत आज असे शेष राहिली
राख यौवनाची मम ! आणि म्हणुनिची
फेडाया पितृऋणासि आजि अहो मी
शास्त्राते अनुसरोनि, दत्तविधाने,
निपुत्रिकत्व वारियले:पुत्र अखिल हे
अभिनव भारतची मम ! जेथ जेथ की ३०
पाळण्यांत विकसतसे नयन-कमल ते
तेथ तेथ मीच बघे सृष्टी-कुतुहला.
नव उन्नति शील भालपटलिं दिसत जैं
उदयोन्मुख तेज तरुण, तें पुनः पुन्हा
माझ्याही उदयोन्मुख होति हृदीं या
आशा नव, आकांक्षा उच्च, भावि त्या
आमुचिया वंशाच्या गौरवाचिया-
भारतीय केवल ना, मानवीयही
वंशाच्या गौरवार्थ ! अखिल मानवी
यौवनांत अनुभवीन यौवनास मी ४०
आणि पितर माझे ते प्रेमतर्पणा
येढं सुखे मृत्यो, तरि-असति हीं अर्शीं,
तोडजोड करुनि परी फेडिली ऋणे.
आणि बहुतकरुनीया असति संपलीं
दिवसाचीं कार्यही:यद्यपी कर्धीं
उगवे हा दिवस॑, कर्धीं मावळेहि वा,
कर्म वा कवण, कर्शीं कार्य, या दिनीं
याविष्यीं पंचांगे२ भिन्न, भिन्नची
भट्ट आणि पण्डित हे कथिति मज कथा,
तरिहि लोकसंग्रहार्थ, धारणाप्रती ५०
मानवीय आत्यंतिक आत्महिताच्या,
सज्जनासि गमलीं अनुकूल तींच कीं

कार्यं म्यां धर्म्यं अर्णो मानिलीं, अणी
तदनुरूप एकाचा म्हणूनि जो ठरे
म्यां माझा भार असे उचलिला मुद्दे

१ अर्थात हे जीवन. हा जन्म हाच याचा आरंभ आहे कीं केवळ रूपांतर; मरण हाच अंत आहे कीं केवळ
तिरोधान हें कोणीं सांगावें ? २ अर्थात स्मृतिप्रभृति गंथ. स्मृतिकार, तत्वज्ञानी-नैको ऋषिर्यस्य वचः प्रमाणम्
।

यथाशक्ति यथापरिस्थिति न भंगितां
धरिलें तें व्रत कदापि किमपि ना भर्ये.

सत्कुल, अव्यंग देह, परम दयाळू
जनक आणि जननी ती, त्यांहुनीहि कीं
वात्सल्ये, पुण्ये, प्रतिपाळिता तसा ६०
अग्रज, जो अग्रगण्य तापसांमधें;
मूर्त विनय अनुज असा; अद्वितीयसे
प्रेयांचे प्रेमपुण्य; धन्य आणि तें
ध्येय महत, देई जें जीवनाप्रती
सार्थकत्व मनुजांच्या, काव्यमय करी
जें आयुःकालातें, पूत चरिता;
तप कांहीं, जप कांहीं, यश कांहीं तें,
कांहींशी मान्यताहि शारदेचिया
राजसभेमाजी कविरत्नभूषिता ७०
चाखियले रस नाना; हुंगियले ते
शतभूजलवायुलित शतसुगंध कीं
पंचाग्नीमधिल तया प्रखर भाजत्या
उत्तापापासुनि तों प्रीतिच्या मऊ
स्त्रिगंध परिष्वंगापर्यंत सर्वही
शीतल, शीतोष्ण, उष्ण अनुभवीयले
कटिबंधस्पर्श॑ तसे; परिसिले किती
स्वरशत, शतभाषा, शतगीति नवनवा

शतमंजुल कंठांतिल-आणि मृत्यूच्या
शतकठोर कंठांतिल घोर लागल्या,
नाना जन, जानपदें, जातिविभिन्ना ६०

१ ह्या शब्दाचा क्षेषार्थ हा त्या सर्व रूपकाचे मानसिक आणि भौतिक असे दोन अर्थ करीत आहे.

देश किती दृश्यें तों, भूमिच्या महा-
संग्रहालयांत परिभ्रमत पाहिलीं.
सुरूप तें, सुरेख तें, सुलिलित तें असें
पाहियलें डोळ्यांनीं किमपि तरि जया
मृत्यो ! ते डोळे हे झांक तूं सुखें ।
-झांकणेंचि आवश्यक जरि गमे तरी !
कीं सुरेख पाहियलें-किमपि परी तें !
प्रीति विपलः विरह चिरंतन ! नवीं वर्यीं,
प्रौढ धुरंधरहि न जी शकति तोलण्या,
तीच धुरा भर उन्हांत तोलणे घडे ! ९०
म्हणुनि असे अजुनी अपुरीच राहिली
खेळाची हौस हंसत चांदण्यामध्ये
या आयुष्याच्या मम ! तरिहि जाणुनी
कीं न ययातीचीहि हौस पुरेशी
झाली जरि आयुष्याचाचि सर्व तो
नृपति करी खेळ एक; आणि पाहुनी
इच्छेच्या बीजा फल भोग लागतां
इच्छेचीं बीजेंची त्यांत फिरोनी;
आणी अनुभवुनी कीं एक भुकेची
एक जेवणानें जी तृसि जाहली १००
तृसि सहस्राव्याही भोजनामुळे
असतें कीं तिनुकीची आणि तशीची;
-मी दे तुज अनुमोदन संपवूं असा
हा जीवनलेख इथें; पृष्ठीं या जरी

पृष्ठे जीं पुढलीं तीं मागल्या तया
 पृष्ठांची असली पुनरुक्तिची तरी !

म्यां असतां दिवस नसे व्यर्थ गमविला
 दिवसास्ताचेहि म्हणुनि दुःख ना मला.
 -भीति उद्यांची ही वा ! मृत्युच्या मृता
 जरि असेल त्या अंधःकाप-लतेला ११०

फुलत दुज्याः॑ दिवसाचे फूल तरीही
 भीति न मज, कीं येथें पेरिलें अम्हीं
 फुलत आणि फलत तेंच, कथिति ते तिथें.
 आणी मी पेराया कष्टलों असें
 बीजें कीं तीं तीं जीं निवडनी दिलीं
 त्यांनींची अत्युतम म्हणुनिया मला
 पेरुं फलाशाविरहित. “ तूं तसें जरी
 वर्ततील समपरिस्थितींत अन्यही;
 तरि लोकोन्नति-विनाश होय ना असें
 वर्त ” तसेंची वर्तू यत्र म्यां सदा १२०

केला आबाल्य. ' जसें अन्य तुझ्याशीं
 वागावें म्हणुनि तुला वाटतें तसें
 तूंही वाग अन्याशीं ' संतवचन हें
 मी अनुपलिं पालाया कष्टलों अणी
 जरि आपद्धर्म सेव्य मानिले तरी
 ते इतुक्यास्तवची कीं धर्मची॒ स्वयें
 ओपुनि दे आपतीच्याचि मज करीं !
 जैं हिरव्या गवताच्या गार गालिचा-
 वरुनि दहापावलीच अंगणामधें
 कारागारांत कधीं मी फिरें तधीं १३०

^१ दुज्या दिवसाचे फूल - पुनर्जन्म. दुसरा जन्म असेल तर तो कर्मफलाप्रमाणे असतो ही उपपतीही सत्य असली पाहिजे. पुनर्जन्मवादी तसेंच म्हणतात. ^२ धर्मच स्वतःच्या रक्षणासाठीं कधीं कधीं आपद्धर्माचे हत्यार उपसतो.

आत्मौपम्यांत मुरत चित थिजोनी
 कितिदां तरि चरण अकस्मांत चालतां
 स्तंभित होऊनि रहावेत घटिघटी
 कांहीं केल्याहि तया तरुण कॉवळ्या
 गवताचे अंकुर दुखतील या भर्ये
 पाय त्यांवरी नये पडूंचि कीं पुढे
 हातींचा घास कर्धीं हटुनि रहावा
 हातींची, कीं जितुकीं त्यांत शितें तीं
 बीजेंची नव्हत काय ? खातसौं अम्ही
 फल तें तें भूणघात॑ ? आणि कथिंकर्धीं १४०
 मज पडलें भय कीं मज वेड लागलें !
 आत्मौपम्यांस जई वर्तण्यांत हैं
 मन माझें अनुसरितां मज पदोपदीं
 मरणासम दुःख होय पाहुनी जगीं
 पूर्ण असंभवचि तया आचरूं पुरें
 तरिहि यत्र म्यां केला; अज्ञतेमुळे
 वा अशक्यतेमुळेंच पद कर्धीं जरी
 स्खलित जाहलें असेल तरि असेल तें
 म्हणुनि भय उद्यांहि ना. स्मशानभूमिचा
 परतटप्रदेश जो अनोळखी तिथें १५०
 सुखकर प्रवास करवि जें असें असे
 ओळखिचें पत्र अम्हांजवळ त्या स्वर्ये

^१ जें जें खाऊं जावें त्याची त्याची हत्या होते असें वाटून घास गिळूंच नये. फळ हैं भावा वृक्षाचा गर्भच होय. जो जो नारळ आपण खातों तो तो एक भूणघातच होतो, असा विचार जों जों सूक्ष्म होई तों तों जगणे अशक्य नि अनीति वाटे, वेडावून गेल्यासारखे होई.

भगवान श्रीकृष्णाचें-श्रीमंतां गृहे
 शुचीनां च ! बा गेहे योगिनामपि

‘ कश्चित् कल्याणकृच्च तात दुर्गतिम्
 नहि गच्छति ’ नहि गच्छति सांगती अणी
 ते निरीश्वर॑-स्वभाव-वादिही मला;
 म्हणुनि जरी सत्यचि जें वदति ते, जरी
 स्वर्ग, नरक, जन्मान्तर, बंध, मुक्ति वा
 निजकर्माचाची परिपाक कीं तरी १६०
 मरणाची वेस जयामाजि उघडते
 त्या अदृष्ट नगरांतिल अति सुरम्य ते
 राखवुनि ठेवियले असति बंगले
 आर्धीची आम्हांस्तव भरुनिया अम्ही
 कर्माच्या, धर्माच्या नियत विसारा !
 परि जरि कीं स्वर्ग, जीव, बंध, कर्म वा
 ऐहिक तें इन्द्रजाल मात्र, कीं जरी
 संघातोत्पन्न भाव मात्र जीव हा
 मृत्युपृथक्करणि॑ अभावांत॒ ओसरे
 तरि सर्वोत्तमचि ! मरण एक सुषुप्ति १७०
 अथवा प्रत्यक्ष मुक्ति ! पंचही असे
 मिश्रित भूतांश पृथक् मुक्त होउनी
 विहरोत स्वेच्छ नव्या मिश्रणांतुनी,
 वा स्वयेंचि, वा शून्यें ! इंद्रधनु तसें

१ निरीश्वरवादी, स्वभाववादी-बुद्धासारखे, सांख्यांसारखे. कर्मफलाचा व पुनर्जन्माचा सिद्धांत त्यांचा आणि
 सेश्वरवादी श्रीकृष्णादिकांचा एकच आहे. २ अभावांतः चार्वाक किंवा आधुनिक Positivist Compt, Spencer,
 Mill, Haeckel, प्रभृति प्रत्यक्षवादी तत्त्ववेत्ते म्हणतात तेंच खरें धरिलें तरीही चिंता नाहीं.

संज्ञेच्या आकाशीं विपल शोभुनी
 विपलांतचि हा माझा ‘ मी ’ हि कीं जरी
 विश्वाच्या अंतर्हित ‘ मीं ’ त मावळे
 तरि मरणा ! मरण न तू ! मरण मुक्तिची !
 -विपलांतचि परि ! विनंती इतुकिची असे:

येणे तरि येठनि जा झटकनी तुझा
 दुलोकिक जो जगांत, लोक जो तुझा
 द्वेष करिति, तो नवि कीं अससि तूं स्वतः
 निर्दय वा निंद्य म्हणुनि-पाहुनी तुला
 आलाची कोणीही परत कीं न तो
 सांगूं तूं केंवी तें !- परि विशेषतः
 मृत्यो ! तूं अप्रियसा जगतिं जें तुझें
 सैन्य, पुरस्सर, पीडक हें हिडिस्सरें,
 रोगाचें क्रुर असे, त्यामुळेंच कीं !
 मीच न कीं परि अजातशत्रू जो जर्गीं,
 तुल्य ज्या प्रियप्रियादि हानि, लाभ त्या १९०
 भगवान् श्रीगौकमाप्रतीहि भासला
 रोग जरा अप्रियचीः ‘ लाभ ना दुजा
 आरोग्यासम जगर्तीं १ धर्मपद वदे
 तरिही जे कोणी तुज नुघडतीलची
 स्वेच्छेनें दरवाजे, दुर्ग ते हठी
 जिंकुं जीवनाचे तूं धाड धाडही
 रोगांच्या सैन्याची गांजत्या तिथें.

१ धर्मपद – ‘ नह्यारोगसमो लाभः संतुष्टिः परमं धनम् १ धर्मपद. समर्थानाही रोग अप्रियच होता. ” देहीं चाले आरोग्यता । लाभ नाहीं त्या परता ” असे ते म्हणतात.

मीं तों जीं नुघडतील फोडिलीं तरी
 जाणारचि, तीं दारैं उघडुनी स्वयें
 या माझ्या गेहार्चीं, स्वागता असे २००
 अनिवार्या सिद्ध तुझ्या ! म्हणुनि शक्य कीं
 ये तरि, हे अखिल-वीर-वीर विजेत्या !
 एकलाचि, अपुरस्सर, आणि अकस्मात.
 परि अशक्य जरि तें तुज एकटें तसें
 येणेंची, तरि त्याही क्रुर पीडका

रोगाच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या
मी असेंचि सिद्ध आजि दोन वत्सरे
पाहतची अससी तूं मजसि हा असा
शरपंजरिं खिळला ! ज्या मधुर लागले
जीवनांतले मधु, प्रकाश चक्षुते, 210
प्रीति हृदा तो मी त्या सर्व सुखांचे
मूल्य म्हणुनि मृत्यूच्या यातनाहि कीं
समजुनि कर्तव्य सहं सिद्ध असेंची !
अंदमान,

47 महासागर

परिचय - विनायकरावांनी महासागर नांवाचे सिंधुयुद्ध वर्णन करणारे कांहीं सर्ग लिहिले. त्यांत आरंभी कथानकाचा नायक आपल्या नौकेवर बसून सागराला स्तोत्रांजलि अर्पण करीत आहे व लौकरच त्यास शत्रूची एक रणतरी दिसून लागून तिच्याशीं युद्ध करण्याचा प्रसंग ओढवत आहे, हे दोन प्रसंग व्यक्तिविणारे स्तबक पुढे दिले आहेत.

वृत – वैनायक

विहित-कर्म पुण्यपूत ब्राम्हणांचिया
अंतिम अर्ध्यासि समदरुनि गभस्ती
भगवान्, आतांचि कुठे पश्चिमेचिया
अंतःपुरचत्वरि सत्वर प्रवेशती
चुंबुनियां देत मधुर चंचलता ती
विरहोत्सुक दयिते त्या; लालि गुलाबी
गालांतुनि थरथरते; थरथरै हृदीं
नवजीवन; नखशिखांत चेतना नवी !
म्लानमुखी प्राची घे पदर तमाचा
तिचिया सांजेसि दिवस ये प्रतीचिचा !

२

स्वच्छ शांत गगन नील, शांत-वृत्ति हा
सांध्य-समाधिस्थ तेंवि नील जलनिधी
नौका परि एक मात्र शांत जलीं ह्या
ही प्रवासपटु अशांत गति-युता किती !
कळत काय हे नौके ! कीं प्रवास हा
कोठुनि तव आणि कुठे तें तुला बरे ?
“ हो हो कविराज, जिथुनी आणि कीं अहा
जेथ तुझा तूं प्रवास करिसिः हें खरे
जाणितसां जितुके कीं मनुज हो तुम्ही
तितुके तें नौकाही जाणतों अम्ही !”

३

द्वितला नौकेत सुदृढ, दीर्घ रम्य या
 उच्चतलीं नौयायिन॑ उच्च विचरती;
 भावचि कीं मूर्तसंज ते तिचे-दया,
 दाक्षिण्य, प्रीति, भीति । आणि भासती
 भासति न अल्पसंज भाव, ते तया
 मध्यतलीं; आणि तलीं लुस-संजसे
 कळतांहि न कष्टताति जे सदा तिच्या
 धारणार्थ, पाचक परिमार्जकहि तसे
 कर्णधार आणि हृदयिं ज्ञात तो तिला
 काय, काय नौचा वा हाय अम्हांलार ?

४

उपभोगित उच्चतलीं मुक्त वायुते
 त्या नौयायिनजनांत एक हा युवा;
 गंभीराकृति विशालवक्ष वदन तें
 ब्रह्मतेज भास्वर उत्साह तो नवा
 चिंता कीं राष्ट्राची अखिल कुण्या ते

१ प्रवासी. २ नावेला नावेचा हृदयस्थ कर्णधार ठाऊक होता काय ? आणि आम्हांला तरी ?

धारणार्थची निर्मित तेविं तयाचें
 प्रतिभा-संपन्न भाल ! तो तदा तिथें
 एकलाचि अनेकांत मंत्रसय वचें,
 गगनाखालींच गगनसम उदारशा
 प्रणमितसे कवण महच्छक्तिच्या यशा !

* * *

सहसा तों नौकेचे नयन-दिपविता
 तेजस्वी लकलकाट गगनिं कोंदला,
 तामसिचा गर्भपात होउनी यथा
 एकाएकींच दिनभूण सांडला
 भेटुनिया घनतमासि, घाब-या तया

नौकेते एकवटुनि खिळुनिया घरी
 ती प्रकाशलेखा घटि-मात्र, जेंवि या
 चांदीचा तो खिळाचि घुसत अंतरीं
 जों जों त्या चुकवूं ती निसटते तरी
 तीक्ष्ण किरण तों तों तिकडेच तीवरी

२

आतां तों उंच खणाणणत हटकते
 कर्णेही थांबथांब करित वाजति,
 होय मराठेचि ! मराठेचि ! ते-तिथें
 किरण चंद्रज्योतीचे जिथुनि फांकती
 लव थांबत, लव धावत, नाव शेवटीं
 थांबलीच, सन्निध्य येतांचि रिपुतरी,
 ध्वनी दे कसान ‘ महाराष्ट्रभूपति-
 नौवाहाही सलाम आंगलनौ करी ’
 ‘ प्रतिप्रणाम ! ’ म्हणत महाराष्ट्र-रण-तरी
 अडकवुनी सादरची तरि तिला धरी

* * *

धडड धडड तोफा तों आग ओकल्या
 सहसाचि सुटति आंग्लरणतरींतुनी
 बुझति चंद्रज्योति आणि पेट घेति त्या
 ज्योती रणतेजाच्या हृदृहांतुनी
 कर्ण्यातुनी उंच उंच उभवुनी भुजा
 ध्वनि ध्वनति ‘ या ! असाल तिथुनि मराठे
 ‘ धजा वीर धजा वीर वीर हो धजा ! ’
 दुमदुमुनी शतशत तों दुंदुभी उठे
 धडड धडड तोफेवरि तोफ ती सुटे
 शतदां अंधेर समय चमकूनी उठें !
 अंदमान,

48 अटकेवर जरीपटका

परिचय - गोमांतक महाकाव्याचे उत्तरार्धात, राघोबादादांनीं अटकेवर हिंदूचा भगवा ध्वज लावल्याटी बातमी महाराष्ट्रांत येऊन थडकतांच ती चहंकडे कशी पसरली व गोमांतकांतील भार्गव गांवींही शुद्धिसमारंभ चालू असतांनाच कशी पोंचली हैं सांगितले आहे. ही बातमी खड्या आवाजांत ज्या विजयगीताचे द्वारा महाराष्ट्र-भाटानें जमलेल्या श्रोतृवृद्धास ऐकविली तें हैं विजयगीत आहे.

मराठ्यांचे विजयाचीं गीतें महाराष्ट्रभर गोंधळी गात असले पाहिजेत. या पवाड्यांत आलेले विचार काल्पनिक नसून ते ऐतिहासिक दृष्ट्या खरेखुरे आहेत हैं परिशिष्टांत दिलेल्या पत्रांवरून कळून येईल.

फटका

ऐका ऐका हिंदुमात्र हो ! वार्ता विजयाच्या आल्या,
उभ्या सात शतकांचा उगवे सूड जिंकिलें जेत्याला
हिंस्त हार जी वीर दाहिरा^१ दाही तुजला तें तीची
सह्याद्रीच्या वणव्यामाजी राख होतसे घे आजी !
पळूनि जय जो जयपाळा^२ तव हाय हातिंचा तें गेला,
आज फिरुनि ये तुझ्या घरा तो घालित लोटांगण आला
हाय लाविली भारत-वीणा व्यासें गाया त्या समरा
बंधुबंधुंच्या रक्ते रंगत ज्यांत भारती जन मेला

१ दाहिर - सिंधुचा शूर राजा मुसलमानी पहिल्या विजयी हल्ल्यांत झगडून रणीं बळी पडला.

२ पंजाबच्या प्रसिद्ध जयपाळाने मुसलमानांशीं लढण्यांत अपजय आल्याने अग्निकाण्ठे भक्षून देहान्त प्रायश्चित घेतले.

हाय हाय शतवार हाय हा ! भारतवीणे बरदाई^१
जागवि पुनरपि-परि ती गाई भारतशत्रूंच्या विजयीं १०
ज्याच्या ज्याच्या कटुकर्तव्यचि दैवीं ये हैं उरफाटे
हतवीरांच्या गात हताशा रासोंचा त्या उर फाटे
अश्रू परि ते पूर्वकवी हो, हिंदवि पडत्या काळाचे
तेच फुलविती गीत आज हैं हिंदवि चढत्या काळाचे
धन्य भाग्य मम ! आज न मजला गाणे जातिघ्नाहि रणा
अहिंदु-हस्ते घडल्या किंवा घोर हिंदवी संहरणा

देवारींच्या देशारींच्या न्याय्य गाऊऱी निःपाता
धन्य भाग्य मज अदिकवीच्या३ भाग्यीं घेऊं ये वांटा
धन्य भाग्य ह्या गात्यांचे, तें धन्य भाग्य या श्रोत्यांचे
जयार्थ मरत्या लढत्यांचे, या वांचुनि विजया बघत्यांचे २०
जयजयकारे भरा अंबरा करा घरोघर महोत्सवा
परम मांगलिक, हिंदुमात्र हो वार्ता ये आतांचि नवाः
हिंदू-वीरांचा कीं श्रीशें असे यशस्वी हट केला
आज हिंदवी जरिपटका कीं पुन्हा पौचला अटकेला !

२

घडलैं म्हणुनी घडलैं होत न सामान्यचि वा तें सोपें,
शंकाव्याकुल महदाखर्ये हृदय सुखभरे थरकापें !

१ चंदभाटाला बरदाई म्हणत. २ रासो - रजपुतांचे भाटांनी गाइलेल्या इतिहासांना 'रासो' म्हणत.
३ वाल्मीकि कवि. आर्याच्या शत्रूवर विजय मिळविल्याचे महाकाव्य असें एक रामायण; ते गाण्याचे भाग्य
वाल्मीकींना मिळालैं होतें.

स्वयंपूतही वेदर्षीनीं निज देहावरि जया जला
प्रोक्षणिं मार्जनिं सिंचियलैं कीं भिजयुनि भिजयुनि कुशांकुरा
पूत पावना जलांत देउनि पाय सिंधुच्या तयाच हा
शिकंदर करी कलींत त्यासी गढूळ सहसा जई अहा ! ३०
वीर भारती तीर्थरक्षणा मागधांतुनी धावत ये,
घुसले त्याहुनि शीघ्र पळवितां परां मारिला धाव तयें
अन्य कुणाचा असो शिकंदर, परंतु भारत-जेता ना.
अंगणही ना तयें देखिलैं कळलाहीं ना कुणा कुणा !
राजदकुलांतलासि किंचित् करस्पर्श ना जों केला
क्रुद्ध दृष्टीनें भारतभूच्या भस्म होउनी रिपु गेला
यावरती ही परकी सेना अंगर्णीच ना परि पहिल्या
राजमंदिराच्याची चौकीं हाणित मारित कीं घुसल्या.
घुसल्या चौकीं पहिल्या, परि ना पुढे एकही पद धावूं
आल्या तैशा परत्या किंवा जिवंत शकल्या ना जाऊं ४०

आ पसरित्या तिमिंगलाच्या गळ्यांत मासे भराभरा
 घुसती वेगे: परंतु परते कोण तयांतुनि जात घरा !
 मर्दी यवना पुष्यमित्र त्या मर्दी विक्रम शका तसा
 मर्दी हूणा यशोधर्म कीं राम रावणाप्रती जसा
 जो जो मागें आला आसुर शक्तीच्या कीं भरावरी
 भारतीय यज्ञाश्च नाचला त्याच्या त्याच्या उरावरी
 कुठें आज ते शक ? ते बर्बर ? बालिहकही ? वा हूण कुठें ?
 भारत-जठरागर्नीत जळोनी भस्म जाहले दुत ते ते
 गदाप्रहारीं भारतीय तद्रव्य-वक्रता सरला ती
 होय आणि तद्वर्षताही भारतयज्ञागर्नीत^१ सती ! ५०
 आसुर सेना सगळ्याही त्या कर्धीं न गंगा तरल्याची
 विध्याद्री वा वलांडावया जिवंत समरीं उरल्याची
 हंत हंत परि पूर्वी घडलें कर्धींही न तें घडे कसें
 हंत कशी ही तुटे आमची धार बोथटे खडग असें
 संचित पापांची कीं अमुच्या मूर्तिमती ती प्रतिक्रिया
 महंमद तसा भंगित मूर्ती, भष्टवीत ये सती स्त्रीया
 राजमंदिराच्या कीं पहिल्या चौकींची ना परी अहा !
 थेट राजसिंहासनपीठीं शत्रु नागवा नाचत हा !
 सिंधुपासुनी हंत सिंधुपर्यंत हिंद-भूमीत उडे
 प्रथमचि परका ध्वज अप्रतिहत ! कर्धींहि न घडे तेंचि घडे ! ६०
 ध्वजची उडता, तरीहि अवघड नव्हतें तितुके:कुठें कुठें
 काडीचेची राजध्वज कीं मोडति काडीसमची ते
 परंतु खंजिर इस्लामचा गेला इतका खोल हृदीं
 कीं जातीच्या आत्म्यासीची दुभंग करूनी घुसे मर्धीं
 त्या घावानें विव्हल पाहे हिंद कोसळू पदोपदीं
 उभीं सात शतके तें सललें शल्य सारखें तिच्या हृदीं
 परी आज तें शल्य उपटलें आज तोडिला ध्वज तो रे
 आज जिंकिली हीहि लढाई, आजि महंमद-मद उतरे

^१ युद्धांत जिंकिल्या जाऊनही देशांतून हुसकून देतां आल्या नाहीत अशा अनेक परकीय जाति

‘भारतयज्ञागर्णीत’ म्हणजे शुद्धीयज्ञांतून शुद्ध करून हिंदुधर्मात नि हिंदुराष्ट्रांत पचवून टाकल्या.

चंद्रगुप्त जें पुष्यमित्र जें, विक्रम-विक्रम दूर करी
 शतपट दुर्घट संकट त्याह्वनि निरस्त आजी श्रीश करी ७०
 समर्थ बघती रात्रीमाझी ज्याच्या नुसत्या स्वप्नालाही
 योग हिंदुपदपातशाहिचा आजी प्रत्यक्षिचि आला
 सिंधुपासुनी सेतुबंधपर्यंत मिळेना तोय जयां
 होय उदंडचि तोय शुद्ध करू आज स्नानसंध्येसि तयां
 घडलें म्हणुनी असें न समजा सामान्यचि वा तें सोरें
 घडलें तरिही हृदय कुशंका-व्याकुळ सौख्ये थरकांपे
 जयजयकारै भरा अंबरा करा घरोघर महोत्सवा !
 मांगलिकां कीं हिंदुमात्र हो वार्ता ये आतांचि नवाः
 हिंदवीरांचा कीं श्रीशें असे यशस्वी हट केला
 आज हिंदवी जरिपटका कीं पुन्हा पौचला अटकेला ! ८०

३

सामान्य न तो इतुकेंची ना, परी विजय ना हा आला
 लागुनि सहसा ओङ्गरता शुभ दैवाचा वा फटकारा
 आकस्मिक ना जय हा ! किंचित् बलिदानाची आठव्ही
 भावें दाटुनि आणिल कंठा; कशासि व्हावी पाठ वही
 सिंधुपासुनी सेतुबंधपर्यंत हिंदभू होय जई
 निर्वीरा, निर्देवा, निर्द्विज निस्संहासन हाय ! तई
 कोनामाझी सह्याद्रीच्या एका कांहीं तरुण गडी
 घेऊनि भारे गवताचे रे होते एक्या चढत गडीं

१ समर्थाचे स्वप्न या नांवाची त्यांची प्रसिद्ध कविता.

गोसाव्यानें एका तों ती फुंक मारिली दूरवरी
 फुंकीसरशीं पेट घेतसे सह्याद्रीची दरी दरी ९०
 गवताच्या त्या काडीकाडींतुनि कीं म्यानांतूनि वरी
 तशी घुसत तलवार तळपली तरुणांच्या त्या करीं करीं

आणी भारे गवताचे रे घेवोनी जे तरुण गडी
होते वरती चढत जाहले राजे तेची तया गडीं !

सह्याद्रीच्या कोनामाजी स्वतंत्रतेची धवजा करी
शूर शिवाचा संघ जिवाचा उभवूं ऐसे धाष्टर्य करी
दिनापासूनी तया भूमिची तसूतसूही लढविली
स्वतंत्रतेची धवजा झुंजवित गडोगडीं हीं चढविली
प्रतापगडिच्या देवीपुढती कसा आठवा दिला बळी
बतिस दांतांचा तो बोकड लुटुनी कुटुनी परोपरी १००
चार हजारांवरी शत्रूचा घोडा धरिला त्या समरी
पुढे रांगणा विशाळगडिची झुंज आठवा अल्प तरी
बाजी पडला, पडला वीरा वीर सांवरित परोपरी
बाजी पडला परी पडूं ना दिलीच बाजी वीरवरी
चाकणासि तों कणाच मोडे रिपुगर्वाचा, पडे गढी
नरसाळ्याची नरसिंहाळी गढीहनी दे बला दिढी
वर्षामागुनि वर्ष कोंकणीं सिद्धीची तरवार-सुरी
गायगरीबा चिरिती, होई बोथट राजापुरावरी
षाईस्त्याच्या बंगल्यांतली दंगल ती त्या तमांतली
सिंहगडाचें प्रकाशांतलें तत्स्वागत तें अनंतरी ११०
विजापुरचे सहा हजारांवरती पडले भूमिवरी
रणी आणि तितुकेचि शत्रू त्या कोंकण-युद्धीं जलांतरी
आठवोनि तें पुढे आठवा सर्वेचि मुहकमसिंग करी
धर्मद्रोहा कशा अर्पुनी औरंग्याच्या स्वत्व करी
म्लेच्छमैत्रिचें रणांत देहान्तचि तो प्रायश्चित्त करी
दहा हजार प्रताप आणी घोडा रिपुचा धरुनि करी
पुरंदरीच्या मुराराचिया बलिदानासी दे समरी
सिंहगडाचा तांतडिचा तो डाव तोडीसी तोड भली !
तीन हजारांवरती तुटुनी मरतां मोंगल तरवारी
दाउदखाना पळतां थोडी चांदवडाची भू झाली १२०
साल्हेरासी करी मराठा दिल्लीराची जान ढिली

हिंदुगदा रिपु चेंदुनि पाडी दहा हजारांहूनि वरी
 कसूर काढूं उंबराणिची जेसूरीच्या जया स्थर्लों
 लढुनी शूर प्रताप त्या कीं शेता राष्ट्रक्षेत्र करी
 सावनूरचा मार आठवुनि निजाम चरके आजवरी

‘ गांठ मराठ्यांसह ना पुनरपि पडो ईश्वरा ’ रडे अरी
 संगमनेरीं रणमस्तांची रणांत मस्ती जिरवीली
 हिंदुस्वातंत्र्याची द्वाही दिशदिशांसी फिरवीली
 शूर शिवाची दहा जिवाची गुसमंडळी ती पहिली
 एक्या प्रबळा राष्ट्रमंडळामधैं प्रकाशीं परिणमली

१३०

पठाण मोंगल तुर्क इराणी-दाढी तितुकी सामोरी
 पुर्तुंगिज वलंदाज फिरंगी टोपी तितुकी पाठीवरी
 परि तितुक्यांहीसहित मराठा-वीर दुहेरी झुंज करी
 एक्या हस्ते उपटित दाढी टोपी उडवी दुज्या करीं !

मुख्या वीरा येसाजीला घाव लागला हाय ! तरी
 पुर्तुंगिज-शिरें टक्करींत रे फॉइंयावरती फोडियलीं
 हंबीरानें मारित मारित मरोनि वांईच्या समरीं
 समर्थगुरुची केली शिष्ये कृतींत उक्ती खरी खरी

धर्मासाठीं वीर द्वृतात्मा संभाजी, तूं पडूनि बळी
 तुझींच ना परि पावे अखिला राष्ट्राचीं प्रक्षाळियलीं

१४०

भालेराव, राव धनाजी, ते संताजी, उच्चारी
 एकेका, या एकेका मी युद्धाचा उच्चार करीं
 युद्धामाजी एकेका ज्या गर्भित झुंडी शतावरी
 छापे, धावे, तुमुल लढाया, पृथक कथाव्या कोठवरी !

शरणीं१ न रिघूं सरणीं जळल्या सती सातशें जळणारी
 विशाळगड ती ध्वजा फडकवी दुज्या चितोडाचियापरी !

कासम मेला शास कोंडुनी दुडेरीच्या संगरावरी
 बसवपट्टणा हिम्मतखाना वधी मराठा धारकरी
 सेनेमागुनि सेना रिपुची जिंजीभंवतीं मारियली
 भूल पाडुनी झूलफिकिरखानासि धूळची चारियली

१५०

नारोपंत प्रमुख नीर रिपु-करास पडती स्वयें बळी
 म्लेंच्छशक्ति परि हौतात्म्यें त्या अंतिम विजया आंचवली !
 हौतात्म्येची त्याच्या त्याच्या घेऊनि जो तरवार कर्री
 पडला झुंजत रणांत राष्ट्रस्वातंत्र्यास्तव धारकरी

१ शरण जावें लागूं नये म्हणून.

पाइक हो तो नाइक हो तो स्मृत वा विस्मृत धारकरी
 हौतात्म्यासी त्याच्या त्याच्या वंदन मी शतवार कर्री
 कर्री वंदना प्रयागजीच्या पराजया मी परोपरी
 पराजयाची महती ऐशा कितीक विजयांहूनि खरी !
 घेऊनि भारे गवताचे रे गढी जिंकिली कशी तरी
 त्यांच्या जाती सेना चढुनी गाजत वाजत दिल्लीवरी १६०
 वीर पंधरांशे तूं कापुनि काढिसि सहसा खरें परी
 घुसला जात न दिवाणखासां पाय मराठा माघारी
 परंतु हिंदुद्वेषी जन हो, सावध आतां मात्र परी !
 प्रधान आजी झाला बाजी२ महाराष्ट्रमंडळांतरीं
 मात हिंदुपदपादशाहिविण बोलूं देचि न तो दुसरी
 किन्नरखंडीं हिंदुध्वज तो रोवूं होतसे हांवभरी !
 पालखेडसी निजाम पिटिला, अल्ली पिटिला बंगालीं
 अर्काटासी नबाब पिटिला, पिटिला शिंदी जलीं स्थलीं
 चिपकूणासी, विजयगडासी, मार दिला त्या जसा स्थलीं
 तसाच पिटिला जो जो आला शत्रु आडवा तया जलीं १७०
 श्रीगांवीं तो मर्दुनि सेना दहा हजारांचिया वरी
 शिरच्छेदची सिंदीचा त्या श्रीचिमणाजी वीर करी
 हिंदुछळाच्या प्रायश्चित्ता हवशी जों ना पुरें भरी
 पाप-प्रायश्चित्त-गदा तों पुर्तुगिजांच्या पडे शिरीं
 ठाणे, माहिम, तारापुर त्या झुंजी सांगूं कोठवरी !
 वसईच्या तों पराक्रमाची ख्याति उभ्या या जगतलीं

१ दिल्लीचा बादशाही वाढा. २पहिले बाजीराव पेशवे.

पेटलादला, सारंगाला, तिरला^१, जो जो लढे अरी
माळव्यांत तो मुकला प्राणा मळेच्छमृत्यु रणरणांतरीं
बादशाहाच्या बादशाहिची जाळुनि दाढी दिल्लीवरी
होता कीं नव्हतासा केला निजाम पिटुनी भोपाळीं १८०

बुंदेल्यांचा पक्ष घेऊनी बंगष पिटला जैतपुरीं
हिंदूंचा सत्पक्ष घेऊनी अहिंदु पिटिला जलीं स्थर्लीं
म्हणुनि चढुनि ये मळेच्छमोचना इराणांतुनी नवा खळी
परंतु नादिर सहसाची तें रण सोडुनि घर जवळ करी
तांची बाजीराव जहाले हाय ! दिवंगत महाबळी

परी पित्याङ्गुनि पुत्र धुरंधर महाराष्ट्रपदधुरा धरी
दशरथ देऊनि राज्यश्रीसी रामलक्ष्मणाचिया करीं

प्रभाततारा देऊनि जाई कांति आपुली सूर्यकरीं
तशीच बाजीरावें हिंदुस्वातंत्र्याची धवजा दिली
या नरवीरा नानांच्या, या भाऊंच्या दुर्दात करीं १९०

रोवी हिंदुधवजा शिवाजी शूर पिढी त्या रायगडीं
पिढी बाजीची झुंजवीत वे तिला थेट चंबळेवरी

नरसिंह श्रीनानांची तों महाराष्ट्र-मंडळी परी
रोविति हिंदुस्वतंत्रताध्वज शत्रूच्याची उरावरी
पठाण, मोंगल, तुर्क, इराणी, हबशी, शिद्दी, परोपरी
पुर्तुगिज, वलंदाज, फिरंगी, इंग्रजादिक गौर खळी
इराणपासुनि फिरंगाणपर्यंत शत्रुची उठे फळी
सिंधुपासुनी सेतुबंधपर्यंत रणांगण-भू झाली

१ तिरल गांवीं.

तीन खंडिंच्या पुंडांची त्या परंतु सेना बुडविली
सिंधुपासुनी सेतुबंधपर्यंत समरभू लढविली ! २००
आठवण मला त्याची देणे तुम्हांसि नलगे अशा स्थर्लीं

प्रत्यक्षाचि ती असेल सरशी तुम्हांत बहुतीं पाहियली
 तुम्हांत असतिल बहुत वीर जे स्वर्ये झुंजले त्या समरीं
 नाइक ऐसे, पाइक ऐसे, मर्द मराठी धारकरी
 कथोत ते ते सरशी आजी आकस्मिक कां ही झाली ?
 विजयश्री का केवल चुकुनी घरा आमच्या ही आली ?
 आकस्मिक ना अहो भूमिची तसूतसूही लढवीली
 हिंदुस्वातंत्र्यार्थ रणरणीं रास शिरांची चढवीली !
 संतत शोणित-तर्पण-धारा धरीत आली पिढीपिढी
 हविर्भूजाची रणकुंडांतिल आग विपल ना विझूं दिली ! २१०
 समर्थसम जे योगी करिती महातपस्या तपोबली
 अमात्य, मंत्री, प्रधान करिती सूक्ष्ममंत्रणा मंत्रबली
 हणमंते, प्रल्हाद निराजी पंत आणखी परोपरी
 लहान मोठा शतशत कर्ता मुक्तिसमरिचा धारकरी
 तपें तयांच्या, जपें तयांच्या, उपदेशें त्या प्राणविली
 मंत्रयुक्तिनें प्राणविली त्या शस्त्रशक्तिनें त्राणविली-
 -ती ही आजी जन्मा ये जी हिंदु-शक्ति नव जगतलीं
 जन्म यावया जिला साधना महाराष्ट्र दृढ अशी करी
 जयजयकारे भरा अंबरा करा महोत्सव घरोघरीं
 मांगलिका कीं हिंदुमात्र हो वार्ता आतांची आली २२०
 हिंदूवीरांचा कीं श्रीशें असे यशस्वी हट केला
 आज हिंदवी जरीपटका कीं पुन्हा पौंचला अटकेला !

* * *

करा महोत्सव हिंदुमात्र हो ! तुमच्या हौतात्म्यें आला
 विजय तयाच्या महोत्सवाचा हक्कचि आहे तुम्हांला
 परंतु जिंकुनि आलां जे जे असामान्य ज्या विजयाला
 ते ते विसरूं नका वीर हो त्याचि जयोत्था नव भारा
 चंद्रगुस ज्या, पुष्यमित्र ज्या पुत्र गौतमीचा स्वकरीं
 करी राष्ट्रसंकटासि पूर्वी निरस्त त्याहुनि तुम्ही जरी
 शतपट दुर्घट संकट हरुनी शककर्त्या त्या वीरवरा
 वंशज व्हावें तसेंच विक्रमशाली शोभा या काला २३०

तथापि अजुनी कार्य न सरले इच्छत, हातां तट आला
 परंतु अजुनी चङ्गनि दुर्ग हा कुशल पोचणे असे घरा
 आज हिंदुपद-पादशाहिचा योग सत्यची हा आला
 तथापि अजुनी समारंभ तो संपुनि निर्विघ्न न गेला
 शककर्त्यासम सत्यचि आम्ही धन्य विजय हा उपार्जिला
 शककर्त्यासम विजय परंतु करीं पाहिजे राखियला
 शल्य उपटले परंतु भारी घाव व भरूनी हा आला
 कुठे हूण ते ? जसें तसें न क्षमता अजुनी पुसण्याला
 चक्रव्यूहा देवारीच्या भेटुनी शौर्यं जरि गेला
 तरी परतुनी येणे आहे सजय त्यांतुनी माघारा २५०
 अमंगल टळो पूर्वस्खलनें सावध होउनि या काला
 सारथी^१ तो अविलंबित देतो साथ धावुनी आम्हांला.
 आणि जयांहीं चक्रव्यूहा देवारीच्या भेदियला
 सजय परतुनी भोगुत चिर ते धर्माधिष्ठित वसुंधरा

^१ सारथि - अर्थात श्रीकृष्ण. चक्रव्यूहकथेशीं संदर्भ सूचित आहे.

सशस्त्र समराभिषेक जैसा हिंदुश्रीसी हा झाला
 सशास्त्र सिंहासनाभिषेका तिच्या पाढुं या आम्हांला
 राष्ट्रासी या, धुरंधरा या, जया जसें या वरण्याला
 प्रभो, महाबल तसेंच दे या जयोत्थ भारा धरण्याला
 याहिवरी जी ईशेच्छा ती घडेल-परि हा घडलेला
 पराक्रम महत्कर्म हीं हा असामान्य जो जय आला २५०
 व्यर्थ न तो जाईल कधींही दिन हा हिंदवि राष्ट्राला
 सच्छक्तीचा, सत्सफूर्तीचा स्नोत सततची कीं झाला
 आज सात शतकानें विजयी मिरवित सोनेरी तोडा
 पिई सिंधुचे पाणि पुनरपी हिंदु सैनिकाचा घोडा
 सागरसंगत भागीरथि ये कावेरीच्या पूत जला
 सिंधु, शतद्रु, त्रिवेणि, यमुने, गोदे, कृष्णे या सकला
 हे तीर्थानो, हे क्षेत्रांनो, अखिल भारतीभूमिंतल्या

हरिद्वार, कैलास, काशिके, पुरी, द्वारके या सा-या
ऐका ऐका रोमहर्षणा वार्ता विजयाची आल्या
उभ्या सात शतकांचा उग्रवुनि सूड जिंकिलै जेत्याला २६०
हिंदुवीरांचा कीं श्रीशें असे यशस्वी हट केला
आज हिंदवी परिपटका कीं पुन्हा पांचला अटकेला !
रत्नागिरी,

49 हिंदूंचे एकतागान

परिचय - हे पद अखिल हिंदु मेळ्यासाठीं प्रथम शिरगांवीं रचले. पुढे ते मोठमोठ्या सभांतून ब्राह्मणांपासून महारभंग्यांपर्यंत हिंदूंच्या हजारो नरनारींनी एककंठानें म्हणण्याचा परिपाठ महाराष्ट्रभर पडून तें एक वृद्धगीत होऊन बसलें आहे. इतर भाषांतूनहि तें अनुवादिलें गेलें असून अनेक प्रांतांत गाइलें जातें.

चाल - तं टाक चिरुनि ही मान

तुम्ही अम्ही सकल हिंदु । बंधुबंधू

तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू ॥४.॥

ब्राह्मण वा क्षत्रिय चांग । जरि झाला

कसलेहि रूप वा रंग । जरि ल्याला

तो महार अथवा मांग । सकलांला

ही एकचि आई हिंदुजाति आम्हांस तिला वंदू १

एकची देश हा अपुल्या । प्रेमाचा

एकची छंद जीवाच्या । कवनाचा

एकची धर्म हा आम्हां । सकलांचा

ही हिंदुजातिची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू २

रघुवीर रामचंद्राचा । जो भक्त

गोविंदपदांबुजिं जो जो । अनुरक्त

गीतेसि गाऊनि पूजी । भगवंत

तो हिंदुधर्मनौकेंत बसुनिया तरतो भवसिंधु ३

उभयांनिं दोष उभयांचे । खोडावे

द्वेषासि दुष्ट रुढीसी । सोडावे

सख्यासि आईच्यासाठीं । जोडावे

अम्हि अपराधांसी विसरुनि प्रेमा पुन्हा पुन्हा सांधू ४

लेंकुरे हिंदुजातीचीं । हीं आम्ही

आमुच्या हिंदुधर्मासी । त्या कार्मी

प्राणही देऊनी रक्षू । परिणामी

या झेंड्याखालीं पूर्वजांचिया एकाची नांदू ५

रत्नागिरी, १९२५

50 अमुचा स्वदेश हिंदुस्थान

परिचय - रत्नागिरीच्या अखिल-हिंदू-मेळ्यांतील पद.

चाल - तँ टाक चिरुनि सारखी

अमुचा स्वदेश हिंदुस्थान

आम्हां हिंदूंचा तो केवळ, होय जीव कीं प्राण ॥६४.॥

देवालय हें पवित्र अपुल्या । देवाचे सुमहान

वाडवडीलांचें हें मंदिर । स्वर्ग मृतांचा जाण

चिल्यापिल्यांची दाई अपुल्या । देझ दुधाचे पान

फुलांफळांनीं डवडवलेले । प्रेमाचे उद्यान

सत्ता अपुली मत्ता अपुली । ही रत्नांची खाण

कुणी हिरायुनि नेऊं बघतां । रक्षुं अर्षुनी प्राण

रत्नागिरी, १९२७

51 दिपवाळीचें लक्ष्मीपूजन

परिचय - हे पद दिवाळीत परदेशी फटाके वगैरे विदेशी वस्त्रंवर बहिष्कार घालण्याचा उपदेश करीत फिरणा-या रत्नागिरी-हिंदुसभेच्या-मेळ्यांसाठी क्लें होते.

चाल - चंद्रकांत राजाची

लक्ष्मीपूजन करूं घरोघर आम्हीं जरि भावें
 प्रसन्न पूजेने ना होतां लक्ष्मी रागावे
 आणी इंग्रज पूजी जरि ना लक्ष्मीची मूर्ती
 रावे ऋद्धीसिद्धी त्याच्या दाराशीं तरि ती
 काय बंधुंनो, कारण ? रुसली भारतलक्ष्मी कां ?
 लाथाडुनि दे पूजा अमुची शतकांची देखा
 कारण आम्ही सुमें अर्चितों परि ना सुमनानें
 विनवूं परि ना विष्णुसम तिला जिंकुं विक्रमानें
 लक्ष्मीपूजन करावया जैं करितों स्नालाला
 परका साबूं परकीं तेलें लावूं अंगाला
 परदेशीचें रेशिम त्याचा मुकटा नेसोनी
 देवघरीं परदेशी रंगे रंगित बैसोनी
 विदेशांतली साखर घालुनि नैवेद्या दावूं
 अशा पूजनें प्रसन्न होइल लक्ष्मी हैं भावूं
 साबूं नेई कोटी, कोटी तेल रुपाया ने
 नेई लुटोनी विदेश कोटी अन्य उपायानें
 विलायती जी साखर नैवेद्यासी लक्ष्मीच्या
 आणियली ती नेत विदेशा कोटी रुपयांच्या
 अशा रीतिने लक्ष्मी दवडुनि दाराबाहेरी
 लक्ष्मीपूजन करीत बसतों आम्ही देवघरीं
 आणि विदेशी नळे फटाके फुलाबाजा अंतीं
 उडवुनि डिंडिम पिटूं आपल्या मौख्याचा जगतीं
 अहो हिंदुंनों, कोटि कोटि रुपयांची या दिवशीं
 लक्ष्मी पूजावयासि लक्ष्मी धाडुं विदेशासी
 म्हणुनि आम्हि जरि पुजूं घरोघर ही लक्ष्मी भावें

प्रसन्न पूजेने ना होतां लक्ष्मी रागावे
तरी हिंदुंनो घरांत लक्ष्मी आधीं आणावी
विदेशीसि ना शितूं शक्य तों वृत्ती बाणावी
देशी तेलें, देशी साबू, देशी वस्त्रानें
स्वदेशलक्ष्मी पूजूं साधुनि जरि मंगल वेळ
गजांतलक्ष्मी हिंदुहिंदुच्या दारीं डोलेल !

रत्नागिरी, १९२५

52 जा झुंज ।

चाल - भूपती खरें ते वैभव

निजजाति-छळानें हृदय कां न तळमळते ?

तुम्हि तरुण शिरांतुनि रक्त नवें सळसळते

हें नवें रक्त तों विजेहुनी पेटावें

मृत्यूसि तुम्हीं गाठून बळे भेटावें

मग मुकुट आपला कोणीं । फोडिला

हिंदूचा झेंडा कोणीं । तोडिला

आशेचा अंकुर कोणीं । मोडिला

हें चिंतुनि चिंतुनि क्रुद्ध आंसवें जळतीं

दिनरात्रीं डोळ्यांतूनि कां न रे गळती ? १

या भारतभूस्तव समररंगणीं गेले

या चिंतेने बहु वीर लढ़निया मेले

कुणि घोर यातनांचिया चितेवरि जळले

कुणि फांस गळ्यासी लागतांहि ना ढळले

त्या त्यांच्या अपु-या इच्छा । या क्षणीं

तुम्हांसि बाहती हांका । फोडुनी

कां ऐकूं येती कोणा । यांतुनी

जरि येति तरी रे ऊठ कोण जो तो तूं

घे करीं शिरा जा झुंज पुरव तो हेतू २

रत्नागिरी, १९२६

53 माळ गुंफितांना

चाल - पडला अभिमन्यू

माळ गुंफितांना | ऐका कवनाला | गुंफी कोण कशी माला
घाली जगदंबा | त्रिगुणातीताला | त्रिगुणी बिल्वदली माळा
प्रकृति देवि गुंफी | देव विराटासी | नव नव सूर्य-मालिकांसी
प्रलयंकर काली | गुंफि महाकाला | ती नरमुङ्चंडमाला
उद्धवा घाली | घालि उद्धवाला | सृष्टि भूकंपांची माला
गुंफि सत्यभामा | श्रीहरिला साची | माला पारिजातकांची
माळ मोत्यांची | गुंफी रुचिरा ती | राणी राजाच्यासाठी
फुलांची माळा | माळा औंवि रती | आलिंगित्या अनंगा ती
विरहिणी परि ती | प्रिय-स्मरण-काला | औंवी अश्रूचा माला
रत्नागिरी, १९२६

54 सुखशश्यापलंग

परिचय - मोरोपतंचे वंशज श्री. रा. द. पंतपराडकर यांनी विनायकरावांस एक लोहपतंग 'सुखशश्यापतंग' असें नांव देऊन भेट म्हणून दिला. त्यावर त्यांनी खालील आर्या लिहिल्या होत्या:

" हिंद तपस्वीच गमे सावरकररूप घेऊनी भेटे
 आर्याकेकास्वाहाकारीं मजला चढेचि बळ मोर्ठे
 हा सुखशश्यामंचक प्रेमे सावरकरांसि आहेर
 देतो मयूरवंशज ज्यासि रुची एक आंत बाहेर "

राममंदिरांत ते आर्याकेकावलीचे आवर्तन करणार होते यालाच वर त्यांनी स्वाहाकार म्हटले आहे. त्या त्यांच्या भेटीचा स्वीकार करणारे हें पुढील आर्याबद्ध पत्र विनायकरावांनी धाडले.

आर्या

आपण मयूरवंशज, कविचा त्या भक्त तो पुरातन मी
 तुम्हांस, त्यांसि सन्मानाया जोडूनि आजि हात नभीं
 आर्याकेका-स्वाहाकारीं सांप्रत असां सदा सजलां
 पंत पराडकर तुम्ही ऐकुनि आनंद होतसे मजला
 जों ध्येय प्राप्त न तें, जों न असे राष्ट्रपाश हा तुटला
 हा हिंदुजाति-गौरव-रवि ना राष्ट्रग्रहांतुनी सुटला
 हें आंथरूण तोंवरि आपण जें अर्पिले उपायनसें१
 तें ती२ निद्रा देवो कर्तव्या जीमधें अपाय नसे
 करण्या पुनरपि युद्धोयुक्तचि निजवूनि देह हा दमला३
 ही सुखशश्या उठवो रणशश्येसमचि निरपवाद मला

रत्नागिरी, १९२६

१ भेट. २ ती निद्रा - पलंगाचे नांव 'सुखशश्या' होतें. त्या नांवाविषयीं कवीचे उत्तर आहे कीं ती 'सुखशश्या' असली तरी जोंवर हें हिंदुजातीय राष्ट्रस्वातंत्र्याचे ध्येय प्राप्त झालें नाहीं तोंवर त्या शश्येने मला 'रणशश्या' देते तितकाच विसावा यावा. प्रत्यहींच्या युद्धांत दमलेला देह उदईकच्या युद्धाला तोंड देण्यास अधिक समर्थ व्हावा इतक्याचपुरती निद्रा वेळांत घेल काढून झुंजत्या सैन्यांतील सैनिकास जशी घेऊं देतात - तितकीच मला मिळो. ध्येय साध्य झाल्यावर मग ही संपूर्णपणे 'सुखशश्या' होवो: तोंवर ती रणशश्याच होवो. ३ कवि त्या वेळेस जन्मठेपेच्या कारागारांतून नुकतेच सुटलेले होते. त्या 'दमण्याचा' उल्लेख पराडकरांच्या पत्रांत होता. तोच इथें सूचित केला आहे.

55 अखिल-हिंदु-विजय-ध्वज-गीत

चाल - आकळे न अघटित घटना

अखिल-हिंदु-विजय-ध्वज हा उभवुं या पुन्हा ॥६३.॥

या ध्वजासची त्या कालों | रोंविती पराक्रमशाली

रामचंद्र लंकेवरती | वधुनि रावणा १

करित जें शिकंदर स्वारी | चंद्रगुप्त ग्रीकां मारी

हिंदुकुश-शिखरीं चढला | जिंकुनी रणा २

रक्षणीं ध्वजाच्या ह्याची | शालीवाहनानें सार्चीं

उडविलीं शकांचीं शकलें | समरिं त्या क्षणा ३

हाणिलें हुसकितां जेथें | हूणांसि विक्रमादित्यें

हाचि घुमवि मंदसरच्या | त्या रणांगणा ४

जङ्गं जईं हिंदु समाटें | अश्यमेध केले मोठे

करित पुढति गेला हाची | विजयघोषणा ५

उगवुनी सूड हिंदूचा | मद मर्दुनी मुस्लीमांचा

शिवराय रायगडिं करिती | वीरपूजना ६

ध्वज हाचि धरुनि दिल्लीला | वीर-बाहु भाऊ गेला

मुसलमीन तक्ती फोडी | हाणुनी घणा ७

पुढति नेम कांहीं ढळला | ध्वज जरी करांतुनि गळला

उचलुं या पुनरपि प्राणा | लावुनी पणा ८

रत्नागिरी, १९३८

56 सुतक युगांचे फिटले

परिचय - रत्नागिरीच्या जुन्यांतील जुन्या श्रीविठ्ठलमंदिरांत प्रथमच भरसभेत पहिला पूर्वास्पृश्य ज्या दिवरीं प्रवेश करूं शकला त्या प्रसंगी हैं पद म्हटले गेले. शिवू भंगी नांवाच्या एका भंग्याच्या मुलानें हैं पद सभामंडपाच्या शेवटच्या पायरीवर सभेच्या अनुज्ञेने म्हणण्यास आरंभ केला. त्याचे ते करुणमधुर आलाप आणि साभिनय विनंति ऐकत ती तीन एक हजार लोकांची सभा इतकी रिझत चालली कीं, पायरीमागूळ पायरी चढण्याची अनुज्ञा मिळतां मिळतां पद संपेतों तो भंगी कुमार विठ्ठलाच्या सभामंडपात येऊन टाळ्यांच्या गजरांत उभा राहिला ! अस्पृश्यतेचा नि देव-मंदिरांत पूर्वास्पृश्यांस मज्जाय करण्याचा अन्याय दूर केल्याविषर्यो स्पृश्यांचे आभार मानण्याचा जरी पदाचा उत्तान अर्थ आहे तरी त्या आभारांपेक्षां जो घोर अन्याय आजवर चालूं शकला त्याचाच प्रछन्न निषेध त्यांत तीव्रतेने ध्वनित होत आहे.

चाल - अजि अक्रुर हा नेतो
 तुम्हिं देवाच्या येऊ दिलेंती दारी
 आभार जाहले भारी ॥धू.॥
 तुम्हिं वरदानीं शिवुनि पतित हा माथा
 मळविलें पावना हाता
 या ठेवुं पदांवरति पवित्रां ताता
 दिधलाति पतित हा माथा
 तुम्हि धर्माचे सूर्य कथुं किती नवला
 सांवली तमाची शिवलां
 जे गांव-बहिष्कार्य आंत त्यां आणी
 बाहेर गांव जावोनी
 तुम्हि हिंदु या जवळ हिंदुसी आजी
 केलेंत अहिंदुष्णिं जी
 हैं सुतक युगांचे सुटले
 विधिलिखित विटाळहि फिटले
 जन्मांचे भांडण मिटले
 शत्रूंचे जाळे तुटले
 अम्हि शतकांचे दासःआज सहकारी

आभार जाहले भारी !

रत्नागिरी, १९२९

57 संत रोहिदास

परिचय - रत्नागिरी येथील 'अखिल हिंदु' मेळ्यासाठी रचलेले गाणे

चाल - पडला अभिमन्यू

संत रोहिदास | रोहिदास संत

जयासी भेटे भगवंत ॥धु.॥

जातिचा हिंदु | हिंदु चांभार

मनाचा प्रेमळ अनिवार

नित्यकर्म त्याचें | त्याचें शिवण्याचें

वहाणा जोडहि जोड्यांचे

त्यावरि चालवि तो | चालवि संसारा

मनीं दे मत्सरा न थारा

शिवुनिया देई | देई दान भक्ता

वहाणा अनवाणी त्या त्या

स्नान करी घेई | घेई तो वाचे

गोड तें नाम विठोबाचें

पूजेचा होता | होता जो बाण

शालिग्राम दिव्य जाण

त्यासि तो ठेनि कातङ्याच्या

करुनिया संपुष्टा साच्या

आसनही त्याचें | त्याचें चर्माचें

बसे बा भक्तिभरै नाचे

संत रोहिदास | रोहिदास संत

जयासी भेटे भगवंत

२

त्यासि लोक हंसुनी | हंसुनि बोलती ते

कातडै अशुद्ध त्यामध्यें

देवमूर्ति कैशी | कैशी ठेवावी

कां न ती विटाळली जावी

त्यांसि संत वदला । वदला प्रिय वाचा
 बोलतों अर्थ करा याचा
 कातड्यामध्यें । मध्यें गर्भाच्या
 बैसला मनुष्य मातेच्या
 आइ दे दूध । दूध गात गार्णी
 स्तनाच्या चर्मकुप्प्यांतूनी
 मुख हें मढवीलें । मढवीलें देवें
 कातड्यानेंच काय नोहे
 मढविले हात । हातपाय आणी
 प्राणही चर्म देवांर्णी
 ऋषि मुनी बसती । बसति तपस्येसी
 घेति मृगचर्म आसनासी
 आणि व्याघ्रचर्म । चर्म आवडीनें
 उपरणे केलें सांबानें
 सांब सदाशिवजी । शिवजी ज्यां शिवती
 चर्म अशुद्ध कैशीं तीं
 अशुद्ध ना चर्म । चर्म न चांभार
 तयाचा तोची अधिकार
 अधिकारी साचा । साचा जो भक्त
 मांग वा महार वा शाक्त
 प्रेमचि अधिकारी । अधिकारा भक्ती
 देतसे नाम-भजन मुक्ती
 असे हिंदुधर्म । धर्म विठ्ठलाचा
 सनातन सकलां कथि साचा
 चित्ताचा शुद्ध । शुद्ध तोचि होतो
 जातिचा असो कुण्याहि तो
 अशुद्ध जरि चित । चित तरी तो तो
 ब्राह्मणहि अस्पृश्यचि होतो
 क्षत्रियहि अस्पृश्यचि होतो

महार तो चोखा | चोखामेळ्याला
 आलिंगिता देव झाला
 झाला सजणासी | सजण कसायासी
 प्रसन्नचि परमेश्वर त्यासी
 धंदा हा सारा | सारा उपकारी
 त्याविण न चले संसारी
 म्हणुनिया कोणी | कोणी कर्माचा
 विटाळ न मानावा साचा
 कथी हिंदूधर्म | धर्म विठ्ठलाचा
 आमुच्या वाडवडीलांचा
 तुम्हि अम्ही हिंदू जातीचे
 सर्वही भक्त विठ्ठलाचे
 रक्षुं हिंदूधर्म | धर्म विठ्ठलाचा
 आमुच्या वाडवडीलांचा
 असें रोहिदास | रोहिदास संत
 वदे त्या भेटे भगवंत !
 रत्नागिरी,

58 पाण्यांतली आग ती !

शार्दूलविक्रीडित

माते, अद्भुत हें पहा, भडकले पाण्यांतुनी जाळ ते
सत्ता घे छिनुनी बळेचि तव जो त्याच्या बळा जाळते
बंदीमाजि तुवां छळांसि सहतां जे ढाळिलेसी अहा
अशू घेऊनि पेट तेचि उठती जाळू छळा त्या पहा

बंदीगेहचि आंतुनी भडकवी पाण्यांतली आग ती
फांशीचे जळण्या, उडोनी ठिणग्या, ते खांबही लागती
क्रोधाचा जवर जो भरे तुज, न तो साहोनि उत्ताप हा
बेड्याची तव लागताति वितकू आर्गीत अंतीं पहा

कांहीं काळ अशींच गाळ तरि तूं उत्तस हीं आंसवें
कांहीं काळ असाच शोक करिं तूं सोशी न जें सोसवें
जों जों पुष्टविशील आग असली अश्रूसि ढाळूनिया
तों तों टाकिल ती छळासि छळकासंगेचि जाळूनिया

59 परगांवीं जातांना

शार्दूलविक्रीडित

भक्तीने भजतां तुळ्याच करिसी तूं भक्त देवास या
सिंहासी हरिणीच लोचनशरे जिंकी विमोहनिया
होती ठाढक काल ना, न करमे आजी मला तीविना
जाई जाइ तशी तुळी तनुलता वेढूनि माझ्या मना

स्वप्नीं पालविसी तरीहि परिसूं जागेपणीं ये मला
देतां ‘एकचि’ दे अनेक मजसी घेऊं मुके प्रेमला
घेतां घट्ट मिठींतही, न जवळी भासे पुरेशी ! परी
जातां दूर खरीच आज विरहा सोसूं कसा मी तरी !

केव्हां हांसत तूं समुत्सुक पुन्हा येशील भेटूं अशी
आतां तूं शकशील का तरि पुन्हा भेटीस येऊं मशी
जाणी भागचि ! जा सखे ! परि पुन्हा येशील भेटूं जर्धीं
प्रीतीची परतूनि ठेव मज दे ही वाढवूनी हृदीं

60 हिंदुजातीचा श्रीपतीतपावनाचा धावा

परिचय - रत्नागिरीस श्रीपतितपावनमंदिराचा देवप्रतिष्ठेचा अभूतपूर्व असा उद्घाटनसमारंभ झाला. त्यावेळी मुख्य सभेंत हैं पद म्हटलें गेलें. हिंदुस्थानाकही अपूर्व असणा-या त्या अखिल-हिंदुमंदिरात ब्राम्हणक्षत्रियांपासून महार भंगी प्रभृतीपर्यंतच्या समस्त हिंदुबंधूंचा तो पांच हजारांवर सरमिसळ दाटलेला समाज, महाराष्ट्रांतील अनेक पुढारी, संत, महंतांसुद्धा शंकराचार्य डॉ. कुर्तकोटींच्या अध्यक्षतेखाली हिंदुमात्रास वेदोक्ताचा नि देवपूजेचा समान अधिकार नुसत्या शब्दांनींच नव्हे तर प्रत्यक्ष आचरणांत तिथल्या तिथेंच देत असणारे तें वैश्य, रत्नागिरीस तरी दोन तीन हजार वर्षात पूर्वी कुणीं पाहिलेलें नसेल. त्याकाळीं ती एक समाजक्रांतीची चळवळ म्हणूनच गाजली. त्या समर्यो भंगी, महार, मराठे, ब्राम्हण, वैश्य प्रभृती जातींच्या वीस निवडक तरुण कुमारींनीं सरमिसळ उभें राहून एककंठाऱे या अखिल हिंदु धाव्यांचे मंगलाचरण गाइलें होतें.

चाल - अजि अक्रुर हा नेतो

उद्धरिसी गा हिंदुजातिसी केव्हां

हे हिंदुजातिच्या देवा ॥४७॥

आब्राम्हण चंडाल पतितची आम्ही१

तुम्हि पतितपावन स्वामी

निजशीर्ष विटाळेल म्हणुनि कापाया

चुकल्हो न आपुल्यार पाया

१ केवळ अस्पृश्यांना पतित म्हणून काय उपयोग खरें पाहतां हैं हिंदुराष्ट्रचें राष्ट्रच पतित झालेले आहे । २ हिंदु-समाजपुरुषाच्या विराट देहाचें ब्राम्हण शीर्ष म्हणून कल्पिलें. पण मस्तकानें आपणास पायाचा विटाळ होईल म्हणून पाय कापून टाकावे, तसाच मूर्खपणा शूद्रांस जन्मतःच नित्याचे दूर लोटून शरीरसंबंध आमूलाग्र तोडण्यांत केला.

अणि पायांनी राखुं शुद्धता साची

छाटिलें पावलानाची१

ऐकूं न पडो आपुलिया कानांते

मुख२ कथि न म्हणूनि जानाते

निज सव्यकरै वामकरा जिंकाया

विकियली शत्रूला३ काया

करूं, बंधुंसी बंद करूं दारा, जे

चोर ते घराचे राजे

हैं पाप भयंकर झालें । रे

पेरिलें फळाला आलें । रे
हंदिं असह सलति ते भाले । रे
उद्धार अतां ! मृत्युदंड कीं दे वा
हे हिंदुजातिच्या देवा ! १
अनुताप परी जाळितसे या पापा
दे तरी आजि उःशापा

१ बरें, स्पृश्यांव्यतिरिक्त हिंदु तरी एकजाति, एकजीव राहिले म्हणावेस तर तेंही नाहीं. शूद्रांनीहि विटाळ होतो म्हणून अतिशूदांस ‘अस्पृश्य’ मानलें, शरीरसंबंध साफ तोडला, पायांनी स्वतःस विटाळ होईल म्हणून स्वतःच्याच पावलांना छाटलें ! २ “ब्राम्हणोस्य मुखमासीत्” ! पण ज्यांना ज्ञान सांगण्यासाठीं ते ‘मुख’ झाले, त्या श्रोत्यांना-त्या कानांनाच-त्या मुखानें वेदादि पवित्र नांव सांगण्याचें नाकारले ! असा सर्व प्रकारे देहाचा देहानेंच शरीरसंबंधविच्छेद चालविला. अवयवानें अवयव छाटले. ३ तीच गोष्ट क्षत्रियांची. जयचंदानें पृथ्वीराजास जिंकण्यासाठीं महंमद घोरीला आपलें स्वातंत्र्य विकून टाकिले. उजव्या हातानें डाव्या हाताची ऐट उतरविण्यासाठीं आपल्या सा-या देहालाच दुस-याचे हातीं दिलें. पण त्यासरशीं आपणही लुले पडत आहेंत हे लक्षांत येईना !

निर्दाळुनि त्या आजि भेद-दैत्याशी
ये हिंदुजाति तुजपाशी
ते अवयव विच्छिन्न सांधिलें ॲ आजी
तूं फुंकिं जीव त्यामाजी
देऊनि बळा वामनासि या काळी
तो घाल बळी पाताळी
जरि शस्त्र खुळा कर न आमुचा कवळी
परि तुझी गदा तुजजवळी
जरि करिशि म्हणूं जें आतां । रे
म्हणशील करूं तें नाथा । रे
उठुं आमिह परी दे हाताळा । रे
दिधलासि जसा कंस मारिला तेव्हां
हे हिंदुजातिच्या देवा ! २
रत्नागिरी, १९३९

१ ज्या जन्मजात जातिभेदाच्या दैत्यानें समाजाचीं शकलें केलीं तो भेददैत्य निर्दाळण्यास्तव आज सगळ्य जाती एका “ हिंदुजातींत ” एकवटून एकजीव होऊन हिंदुत्वाचे घेदोक्तादि समसमान संस्कार आचरित इर्थे आम्ही उभे आहोत. आतां पुढचे महत्कार्य तेंहि करण्यास शक्ति दे, साधन दे.

61 मला देवाचें दर्शन घेऊं या

परिचय - रत्नागिरीचे किल्ल्यावरील श्रीमंत कीरशेटजींचे प्रसिद्ध भागेश्वरमंदिर पूर्वास्पृश्यांस उघडले. त्या समारंभांत देवाच्या पूजेसाठीं पूर्वास्पृश्यांस वाटणारी तळमळ व्यक्तिविणारें विनायकरावांनी रचलेले हें पद पूर्वास्पृश्यांस वर्तीने भंग्यांच्या दोघी मुर्लींनीं म्हटले.

चाल - सुनो सुनोजी

मला देवाचें दर्शन घेऊं या !

डोळे भरून देवास मला पाहुं या ॥६३॥

जो तुम्हिच करा दिनरात

मळ काढित मळले हात

म्हणुनीच विमल हृदयांत-

हृदय त्या वाहुं या ! १

मी तहान जल तो जाण

मी कुडि माझा तो प्राण

मी भक्त नि तो भगवान-

चरण त्याचे शिवुं या २

तो हिंदु-देव मी हिंदु

मी दीन तो दया-सिंधु

तुम्हि माझे धर्माचे बंधु-

अडयुं नका जाऊं या ३

रत्नागिरी, १९३१

62 मथुरेस जातांना

चाल - अजि अक्रुर हा
 तव संगतिच्या गोकुलासि गे बाले
 सोडणे प्रास किं झाले
 हा कंसाचा क्रूर दृत बघ ठेला
 अजि नेत अम्हां मथुरेला
 कंसासि अम्ही, कंस अम्हां वा मारी
 रणघाड अशी होणारी
 हा हाय ! क्वचित् शेवटलीची आजी
 ही भेट तुझी नी माझी
 लाडके म्हणुनि या काळीं | गे
 विरहाच्या व्याकुळ बोलीं | गे
 अश्रूच्या रचुनी ओळी | गे
 त्वां दिधलेल्या देड प्रीतीदानाची
 पावती प्रिये ही साची !

63 तनुवेल

चात - घनश्यामसुंदरा

सकाळींच तूं तोडित असतां जाईजुळच्या फुलां
माडीवरुनी सुंदर कन्ये, पाहियली मीं तुला
उंचवितां कर छातीवरि ये चोळी तटतटुनी
कुरळ केश रळताति गोरट्या मानेवरि सुटुनी
पदर खोविले पातळ गेलें कटितटिला लगटुनी
स्मृति सखये तव मर्नी माझिया संगतिच्या उठुनी
बघसि चोरटें मी तुज दिसतों वरती कां कुठुनी
दिसतांची मी हंसूं उषेसम मुखिं तव ये फुटुनी
अशी सकाळीं फुलें तोडितां पाहियली ऊं तुला
फुलवेलीहुनि तनुवेलचि तव मोहक दिसली मला !

64 शस्त्रगीत

परिचय - शस्त्रनिर्बध रद्द करण्याची मागणी करण्यासाठीं पुण्यास विद्यार्थ्यांनी मोठी मिरवणूक काढली तेव्हां त्यांच्यासाठीं विनायकरावांनी हें पद रचले.

चाल - चामरवृत्तासारखी

व्याघ-नक्र-सर्प-सिंह-हिंस्र-जीव-संगरीं

शस्त्रशक्तिनें मनुष्य हा जगे धरेवरी

रामचंद्र चापपाणि चक्रपाणि श्रीहरी

आर्तरक्षणार्थ घेति शस्त्र देवही करीं

शस्त्र पाप ना स्वयेंचि, शस्त्र पुण्य ना स्वयें

इष्टता अनिष्टताहि त्यास हेतुनेंच ये

राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र धर्म्य मानितें जरी

आंगल जर्मनी जपान राष्ट्र राष्ट्र भूवरी

भारतांतची स्वदेशरक्षणार्थ कां तरी

शस्त्र-धारणीं बळेंचि बंध हा अम्हांवरी ?

शस्त्र-बंधनें करा समस्त नष्ट या क्षणा

शस्त्र-सिद्ध व्हा झारणीं, समर्थ आर्त-रक्षणा

व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना

नव्या पिढीस या त्वरें समग्र युद्धशिक्षणा !

पुणे, १९३८

65 अनंताची आरती

चाल - भूपाळीसारखी

निरंजनासी निरांजनाचा देवा दीप तुला

दाविती, देवा दीप तुला ॥४.॥

आकाशाच्या अंगणांत तव

सूर्यसहस्रीं जो दीपोत्सव

पाजळिती हे पणती अपुली त्यास करूं साजरा

दाविती, देवा दीप तुला १

सूर्यसहस्रींही जो उरला

पणतीनें तो जाई स्फुरला

नयनीं ऐसा अंधकारलव॑ आहे तोचि भला

दाविती, देवा दीप तुला २

आईच्याची बागेमधुनी

तार्जीतार्जीं वेंचुनि वेंचुनि

मुली गुंफिती आईच्याची वेणीतूनि फुलां

दाविती, देवा दीप तुला ३

अंदमान,

१ भाविक भक्ती.

॥ इत्यलम् ॥

* * * * * * * * * * *